



SANT GADGE BABA AMRAVATI UNIVERSITY



UNIVERSITY SKILL DEVELOPMENT, EMPLOYMENT &
ENTREPRENEURSHIP, INFORMATION AND GUIDANCE BUREAU



SUYOG CAREER GUIDANCE BULLETIN

*Bimonthly Review on Careers, Courses,
Training Facilities, Employment Opportunities
and Scholarships, Fellowship etc.*

No. : **128**

Month : **February 2026 - March 2026**

Dr. Tanuja S. Raut

Member In-charge

UNIVERSITY SKILL DEVELOPMENT, EMPLOYMENT &
ENTREPRENEURSHIP, INFORMATION AND GUIDANCE BUREAU
SANT GADGE BABA AMRAVATI UNIVERSITY, AMRAVATI

Mo. No. 8275068780

Email-Id : tanujaraut13@gmail.com

Website : www.sgbau.ac.in

Sant Gadge Baba Amravati University

- Vision -

To Emancipate the youth from the darkness of ignorance for elevation of the society by imparting knowledge and fostering wisdom at its' plentiful

- Mission -

To contribute to the society through the puresult of education, learning and research at the highest level of excellence.

SANT GADGE BABA'S TEN COMMANDMENTS

To Serve God is to Provide...

Food to Hungry

Water to Thirsty

Clothes to Naked

Education to Poor Children

Shelter to Homeless

Medicines to Blind, Handicapped & Diseased

Employment to Unemployed

Protection to Dumb Animals

Marriage of Young Poor-Boys & Girls

Courage to Distressed & the Frustrated

" Gopala Gopala Devkinandan Gopala "

UNIVERSITY SKILL DEVELOPMENT, EMPLOYMENT
AND ENTREPRENEURSHIP, INFORMATION AND
GUIDANCE BUREAU

S U Y O G
C A R E E R

G U I D A N C E B U L L E T I N

Month: February 2026 – March 2026

No. - 128

CONTENTS

S. N.	PARTICULARS	PAGE NO.
01	BSNL RECRUITMENT 2026	1
02	HIGH EXPLOSIVES FACTORY KHADKI RECRUITMENT 2026	1
03	SSB CONSTABLE RECRUITMENT 2026	2
04	MPSC RECRUITMENT 2026	4
05	MPSC MEDICAL RECRUITMENT 2026	4
06	EIL RECRUITMENT 2026	5
07	RRB ALP RCRUITMENT 2026	5
08	MCL RECRUITMENT 2026	6
09	MAHAVITARAN APPRENTICE RECRUITMENT 2026	6
10	IIFCL RECRUITMENT 2026	7
11	BANK OF BARODA RECRUITMENT 2026	7
12	SAI RECRUITMENT 2026	8
13	CURRENT AFFAIRS FOR THE MONTH OF FEBRUARY 2026	9
14	CURRENT AFFAIRS FOR THE MONTH OF MARCH 2026	35

BSNL RECRUITMENT 2026

Bharat Sanchar Nigam Limited (BSNL). BSNL Recruitment 2026 (BSNL Bharti 2026) for 120 Senior Executive Trainee (DR)-Telecom Stream Senior Executive Trainee (DR)-Finance Stream Posts.

Name of the Post & Details:

Post No.	Name of the Post	No. of Vacancy
1	Senior Executive Trainee (DR)-Telecom Stream	95
2	Senior Executive Trainee (DR)-Finance Stream	25
Total		120

Educational Qualification:

- Post No.1:** B.E./B.Tech (Electronics and telecommunication/Electronics /Computer Science /Information Technology /Electrical /Instrumentation) with 60% marks
- Post No.2:** CA/CMA

Age Limit: 21 to 30 years as on 07 March 2026 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

Job Location: All India

Fee: General/OBC/EWS: ₹2500/- [SC/ST/PWD: ₹1250/-]

Application Mode: Online

Important Dates:

- Last Date of Online Application: 15 April 2026 (10:00 AM)**
- Date of the Examination:** Will be announced later.

Source: www.majhinaukri.in/bsnl-bharti/

HIGH EXPLOSIVES FACTORY KHADKI RECRUITMENT 2026

High Explosives Factory (HEF), Khadki, Pune, a unit of Munitions India Limited. High Explosives Factory Khadki Recruitment 2026 (High Explosives Factory Khadki Bharti 2026) for 91 Supervisory Staff and Skilled Worker Posts.

Name of the Post & Details:

Post No.	Name of the Post	पद संख्या
1	Supervisory Staff	06
2	Skilled Worker	85
Total		91

Educational Qualification:

Post No.1: (i) B.E./B.Tech (Chemical) (ii) Former Graduate Apprentice candidates who have undergone a minimum of one year of training in the Chemical trade—in accordance with the Apprentices Act, 1961—at Ordnance Factories under MIL, or at Ordnance Factories engaged in the manufacture of military ammunition and explosives. Alternatively, individuals possessing one year of training/experience in factories manufacturing military ammunition and explosives shall be appointed as Graduate Project Engineers on a tenure basis.

Post No.2: (i) 10th Standard Pass (ii) NCVT (AOC, IMCP, MMCP, LACP, PPO, Fitter General, Machinist, Turner, Sheet Metal Worker, Electrician, Electronic Mechanic, Boiler Attendant, Mechanic Industrial Electronics, Refrigeration and Air Conditioning Mechanic)

Age Limit: Not Mentioned

Job Location: Khadki (Pune) **Fee:** No fee

Application Mode: Offline

Address for Sending the Application Form: The Chief General Manager, High Explosives Factory, Khadki, Pune – 411003, Maharashtra

Important Dates:

- Last Date for Receipt of Application: 10 April 2026**

Source: www.majhinaukri.in/high-explosives-factory-khadki-bharti/

SSB CONSTABLE RECRUITMENT 2026

Sashastra Seema Bal is a border patrol organization of India deployed along its border with Nepal and Bhutan. It is one of the Central Armed Police Forces under the administrative control of the Ministry of Home Affairs-SSB Constable Recruitment 2026 (SSB Constable Bharti 2026) for 827 Posts.

Name of the Post & Details:

Post No.	Name of the Post	No. of Vacancy
1	Constable (Veterinary)	35
2	Constable (Driver)	553
3	Constable (Gardener)	41
4	Constable (Water Carrier)	05
5	Constable (Cobbler)	25
6	Constable (Tailor)	41
7	Constable (Washerman)	74
8	Constable (Barber)	43
9	Constable (Waiter)	03
10	Constable (Carpenter)	07
11	Constable (Nursing Orderly)	01
	Total	827

Educational Qualification:

- Post No.1:** (i) 10th Standard Pass (ii) 01 Year of Experience
- Post No.2:** (i) 10th Standard Pass (ii) Heavy Vehicle Driving License
- Post No.3 to 10:** (i) 10th Standard Pass (ii) 02 Years of Experience OR ITI Course in a relevant trade + 01 Year of Experience OR Relevant ITI Diploma
- Post No.11:** (i) 10th Standard Pass (ii) First Aid Certificate Course from the 'St. John's Ambulance Organisation' or the 'Red Cross Society of India'; (iii) Minimum one year of work experience as a 'Nursing Orderly' in a hospital or institution with a minimum capacity of 50 beds, recognized by the Central Government or a State Government.

Age Limit: As on 19 April 2026, [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

- Post No.1, 2 & 11:** 18 to 27 years
- Post No.3 ते 9:** 18 to 23 years
- Post No.10:** 18 to 25 years

Job Location: All India

Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/Women: No fee]

Application Mode: Online

Important Dates:

- Last Date of Online Application: 20 April 2026**
- Date of the Examination:** To be notified later.

Source: www.majhinukri.in/ssb-constable-bharti/

Name of the Post & Details:

Post No.	Name of the Post	No. of Vacancy
1	Head Constable (Steward)	02
2	Head Constable (Communication)	197
3	Head Constable (Electrician)	29
4	Head Constable (Veterinary)	05
5	Head Constable (Laboratory Assistant)	30
6	Head Constable (Physiotherapy Assistant)	12
7	Constable (Nursing Assistant cum Medic)	34

Name of the Post & Details:

Post No.	Name of the Post	No. of Vacancy
8	Assistant Sub Inspector (Radiographer)	03
9	Assistant Sub Inspector (Pharmacist)	02
10	Assistant Sub Inspector (Operation Theatre Technician)	01
11	Assistant Sub Inspector (Dental Technician)	01
12	Sub Inspector (Staff Nurse)	10
13	Sub Inspector (Pioneer)	21
14	Sub Inspector (Communication)	20
	Total	367

Educational Qualification:

- Post No.1:** (i) 12th Standard Pass. (ii) Diploma in 'Catering and Kitchen Management'. (iii) A minimum two-year diploma in 'Catering and Kitchen Management' from an institution recognized by the Central or State Government. (iv) A minimum of one year of work experience as a 'Steward' in a hospital with at least 100 beds, or in an institution recognized by the Central/State Government.
- Post No.2:** (i) 12th Standard Pass (PCM). (ii) Diploma in Engineering (Electronics/Computer Science/IT).
- Post No.3:** (i) 10th Standard Pass. (ii) 02 years of experience; OR an ITI course in the relevant trade + 01 year of experience; OR a relevant ITI Diploma.
- Post No.4:** (i) 12th Standard Pass (Biology). (ii) Diploma in any of the following subjects: 'Veterinary and Livestock Development', 'Veterinary Stock Assistant', or 'Animal Husbandry'.
- Post No.5:** (i) 12th Standard Pass (Biology). (ii) 'Laboratory Assistant' Course. (iii) A minimum of one year of work experience as a 'Laboratory Assistant' in a Laboratory Diagnostic Centre, hospital, or institutional laboratory recognized by the Central or State Government.
- Post No.6:** (i) 12th Standard pass; (ii) Must have completed a certificate course of at least one year duration in 'Physiotherapy' from a recognized institution; (iii) At least one year of experience as a 'Physiotherapy Assistant' in a physiotherapy center, a hospital with a minimum capacity of 100 beds, or an institution recognized by the Central or State Government.
- Post No.7:** (i) 10th Standard pass; (ii) Must have completed a 'First Aid' certificate course from the 'St. John's Ambulance Organization' or the 'Red Cross Society of India'; (iii) At least one year of experience as a 'Nursing Assistant' in a hospital with a minimum capacity of 50 beds or an institution recognized by the Central or State Government.
- Post No.8:** (i) 12th Standard Pass (ii) Diploma in 'Medical Imaging Technology' or 'Radiography' (iii) Minimum one year of work experience as a 'Radiographer' in a 'Radiology Imaging Center', or in a hospital with at least 100 beds, or in an institution recognized by the Central or State Government.
- Post No.9:** (i) 12th Standard Pass (ii) Diploma in Pharmacy (iii) Minimum one year of work experience as a 'Pharmacist' in a hospital with at least 100 beds, or in an institution recognized by the Central or State Government.
- Post No.10:** (i) 12th Standard Pass (ii) Diploma in 'Operation Theatre Technology' or 'Operation Theatre Technician' (iii) Minimum one year of work experience as an 'Operation Theatre Technician' in a hospital with at least 100 beds, or in an institution recognized by the Central or State Government.
- Post No.11:** (i) 12th Standard Pass (ii) Diploma in Dental Hygienist (iii) Minimum one year of work experience in the 'Dental Unit' of a dental hospital, or in a hospital with at least 100 beds, or in an institution recognized by the Central or State Government.
- Post No.12:** (i) 12th Standard Pass (ii) GNM Diploma
- Post No.13:** Degree in Civil Engineering
- Post No.14:** B.E. (Electronics and Communication / Computer Science / Information Technology) or B.Sc. (Physics, Chemistry, and Mathematics)

Age Limit: As on 19 April 2026, [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

- Post No.1 to 11:** 18 to 27 years
- Post No.12 to 14 :** 30 years

Job Location: All India

Application Mode: Online

Fee: [SC/ST/ExSM/Female:No fee]

- Post No.1 to 11:** General/OBC/EWS: ₹100/-
- Post No.12 to 14 :** General/OBC/EWS: ₹200/-

Important Dates:

- Last Date of Online Application: 20 April 2026**
- Date of the Examination:** To be notified later.

Source: <https://majhinaukri.in/ssb-bharti/>

MPSC RECRUITMENT 2026

The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. MPSC Recruitment 2026 (MPSC Bharti 2026) for 271 Additional Public Prosecutor, Group-A, Motor Vehicles Prosecutor, Group-A, and Additional Public Prosecutor, Group-A Posts.

Name of the Post & Details:

Advt. No.	Post No.	Name of the Post	No. of Vacancy
006/2026	1	Additional Public Prosecutor, Group-A	244
007/2026	2	Motor Vehicles Prosecutor, Group-A	06
008/2026	3	Zilla Sainik Welfare Officer / Deputy Director, Group-A	21
		Total	271

Educational Qualification:

- Post No.1:** (i) A Degree in Law. (ii) Must possess eight years of experience working as an Advocate in a High Court or in a Court subordinate thereto.
- Post No.2:** (i) A Degree in Law. (ii) Must possess a minimum of seven years of actual practice as an Advocate after obtaining a 'Certificate of Practice' granted by a State or the Bar Council of India.
- Post No.3:** (i) Candidates who have not been serving members of the Central Armed Forces, and who have held the rank of 'Major' or above in the Army, or an equivalent rank in the Navy or Air Force; (ii) Candidates who possess adequate knowledge of the Marathi language, enabling them to speak, read, and write the language with ease; however, if an officer of the requisite rank is not available, an officer who has not been a serving member of the Central Armed Forces—and who has held the rank of 'Lieutenant' or above in the Army, or an equivalent rank in the Navy or Air Force—may also be considered.

Age Limit: As on 01 July 2026, [Reserved Category/EWS/Orphans/PWD: 05 Years Relaxation]

- Post No.1:** 18 to 38 Years
- Post No.2:** 18 to 38 Years
- Post No.3:** 18 to 55 Years

Job Location: All Maharashtra **Application Mode:** Online

Fee: Open Category: ₹719/- [Reserved Category/SC/Orphan/PWD: ₹449/-]

Important Dates: Last Date of Online Application: 09 April 2026

Source: www.majhinakri.in/mpsc-bharti/

MPSC MEDICAL RECRUITMENT 2026

The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. MPSC Medical Recruitment 2026 (MPSC Medical Bharti 2026) for 297 Medical Officer Group-B Posts.

Name of the Posts & Details:

Post No.	Name of the Post	No. of Vacancy
1	Medical Officer, Group-B	297
	Total	297

Educational Qualification: M.B.B.S Degree

Age Limit: 19 to 38 years as on 01 July 2026 [Reserved Category/EWS/Orphan: 05 Years Relaxation]

Job Location: All Maharashtra

Fee: Open Category: ₹394/- [Reserved Category/EWS/Orphan/PWD: ₹294/-]

Application Mode: Online

Important Dates:

- Last Date of Online Application: 09 April 2026**

Source: www.majhinakri.in/mpsc-medical-bharti/

EIL RECRUITMENT 2026

Engineers India Limited is a public sector company of India's leading Total Solutions Engineering Consultancy organization on conventional & lump-sum turnkey basis. EIL Recruitment 2026 (EIL Bharti 2026) for 59 Management Trainee (MT Construction/MT-Other than Construction) Posts.

Name of the Post & Details:

Post No.	Name of the Post	Discipline	No. of Vacancy
1	Management Trainee (MT Construction/MT- Other than Construction)	Chemical	0+7
		Mechanical	5+19
		Civil	8+13
		Electrical	2+5
	Total		59

Educational Qualification: (i) B.E./ B.Tech./B.Sc-Engg (Chemical/Mechanical/Civil/Electrical) with 65% marks (ii) GATE-2026

Age Limit: 18 to 25 years as on 01 July 2026 [SC/ST: 5 Years Relaxation, OBC: 3 Years Relaxation]

Job Location: All India **Fee:** No fee **Application Mode:** Online

Important Dates: Last Date of Online Application: 13 April 2026

Source: www.majhinaukri.in/eil-bharti/

RRB ALP RCRUITMENT 2026

Assistant Loco Pilot Bharti 2026. RRB ALP Recruitment 2026 (RRB ALP Bharti 2026/Railway Bharti 2026) for 11127 Assistant Loco Pilot (ALP) Posts is being offered by the Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), and Railway Authority of India.

Name of the Post & Details:

Post No.	Name of the Post	No. of Vacancy
1	Assistant Loco Pilot (ALP)	11127
	Total	11127

Educational Qualification: 10th Pass + ITI [Fitter, Electrician, Instrument Mechanic, Millwright/Maintenance Mechanic, Mechanic (Radio & TV), Electronics Mechanic, Mechanic (Motor Vehicle), Wireman, Tractor Mechanic, Armature & Coil Winder, Mechanic (Diesel), Heat Engine, Turner, Machinist, Refrigeration & Air-Conditioning Mechanic] **OR** 10th Pass + Diploma/Degree in Mechanical / Electrical / Electronics / Automobile Engineering

Age Limit: 18 to 30 years as on 01 July 2026 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

Job Location: All India **Application Mode:** Email

Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/Transgender/EBC/Female: ₹250/-]

Important Dates:

- **Last Date of Online Application: 14 June 2026**
- **Date of the Examination:** To be announced later.

Source: www.majhinaukri.in/rrb-alp-bharti/

MCL RECRUITMENT 2026

Mahanadi Coalfields Limited (MCL) is one of the major coal producing company of India. It is one of the eight subsidiaries of Coal India Limited. MCL Recruitment 2026 (MCL Bharti 2026) for 667 Junior Overman T&S, Mining Sirdar T&S, Surveyor, Translator (Tr.) OL Clerical Grade III, and Technician (Pathology) Tr. T&S Grade-C Posts.

Name of the Post & Details:

Post No.	Name of the Post	No. of Vacancy
1	Junior Overman T&S	192
2	Mining Sirdar T&S	448
3	Surveyor	24
4	Translator (Tr.) OL Clerical Grade III	01
5	Technician (Pathology) Tr. T&S Grade-C	02
	Total	667

Educational Qualification:

- Post No.1:** (i) Mining Engineering Diploma (ii) Overman Certificate (iii) First Aid Certificate (iv) Gas Testing Certificate
- Post No.2:** (i) 10th Pass or Mining Engineering Diploma/Degree (ii) Mining Sirdarship Certificate (iii) First Aid Certificate (iv) Gas Testing Certificate
- Post No.3:** (i) 10th Pass or Mining/Mine Surveying Engineering Diploma/Degree (ii) Survey Certificate
- Post No.4:** (i) BA (Hindi/English) (ii) Hindi Translation Diploma
- Post No.5:** Diploma in Pathology

Age Limit: 18 to 30 years as on 06 April 2026 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

Job Location: Odisha **Application Mode:** Online

Fee: General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM/Women: No fee]

Important Dates:

- Last Date of Online Application: 06 April 2026 (11:50 PM)**
- Date of the Examination:** To be announced later.

Source: www.majhinukri.in/mcl-bharti/

MAHAVITARAN APPRENTICE RECRUITMENT 2026

Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a public sector undertaking controlled by the Govt of Maharashtra. It is the largest electricity distribution utility in India. MSEDCL distributes electricity to the entire Maharashtra state. Mahavitaran Apprentice Recruitment 2026 (Mahavitaran Apprentice Bharti 2026) for 99 Trade Apprentice Posts.

Name of the Post & Details:

Post No.	Name of the Post	No. of Vacancy
1	Electrician	49
2	Wiremen	50
	Total	99

Educational Qualification: (i) 10th pass (ii) ITI-NCVT (Electrician/Wireman)

Age Limit: Not Mentioned **Job Location:** Baramati **Fee:** No fee

Application Mode: Online/Offline

Venue of submission of Documents: Superintendent Engineer, Mahavitaran, Urja Bhavan, 2nd Floor, Bhigwan Road, Baramati Incoming-Outgoing Room

Important Dates:

- Last Date of submission of Documents: 16 March to 02 April 2026**

Source: www.majhinukri.in/mahavitaran-apprentice-bharti/

IIFCL RECRUITMENT 2026

India Infrastructure Finance Company Limited (IIFCL) is a fully owned entity of the Government of India, established in 2006 to offer long-term financial support for feasible infrastructure projects. IIFCL, as a long-term lending institution, is one of the most varied public sector infrastructure lenders regarding qualifying infrastructure sub-sectors and product offerings. It is authorized to fund both greenfield and brownfield projects across all infrastructure subsectors as specified by the Government in the Harmonised Master List of Infrastructure Subsectors. These encompass transportation, energy, water, sanitation, communication, and both social and commercial infrastructure. IIFCL Recruitment 2026 (IIFCL Bharti 2026) for 37 Manager (Grade B) and Assistant Manager (Grade A) Posts.

Name of the Post & Details:

Advt. No.	Post No.	Name of the Post	No. of Vacancy
IIFCL/HCM/2026/03	1	Manager (Grade B)	04
IIFCL/HCM/2026/04	2	Assistant Manager (Grade A)	33
		Total	37

Educational Qualification:

- Post No.1:** (i) A Post-graduate Degree/Diploma in any discipline; OR LLB/CA/CS/CMA/ICWA/B.Tech/B.E.; OR a Post-graduate Degree/Diploma in Engineering, Environmental Management, or Environmental Science; OR an M.Sc. or Post-graduate qualification in Social Work, Sociology, Anthropology, or Economic Development Services.
(ii) 02 years of experience.
- Post No.2:** (i) A Post-graduate Degree/Diploma in any discipline; OR LLB/CA/CS/CMA/ICWA/B.Tech/B.E.; OR a Post-graduate Degree/Diploma in Engineering, Environmental Management, or Environmental Science; OR an M.Sc. or Post-graduate qualification in Social Work, Sociology, Anthropology, or Economic Development Services.
(ii) 02 years of experience.

Age Limit: As on 28 February 2026 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

- Post No.1:** 40 years
- Post No.2:** 21 to 30 years

Job Location: All India **Application Mode:** Online

Fee: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹100/-]

Important Dates:

- Last Date of Online Application: 10 April 2026**
- Date of the Examination: May/June 2026**

Source: www.majhinaukri.in/iifcl-bharti

BANK OF BARODA RECRUITMENT 2026

Bank of Baroda Recruitment 2026 (Bank of Baroda Bharti 2026) for 104 AVP II – Group Head, AVP II – Territory Head, Deputy Manager – Senior Relationship Manager and Deputy Manager – Wealth Strategist (Investment and Insurance) Posts. Bank of Baroda, also written as BOB or BoB, is a government-run public sector bank in India with its main office in Vadodara, Gujarat. After State Bank of India, it is India's second biggest public sector bank. It is number 586 on the Forbes Global 2000 list for 2023.

Name of the Post & Details:

Post No.	Name of the Post	No. of Vacancy
1	AVP II – Group Head	04
2	AVP II – Territory Head	17
3	Deputy Manager – Senior Relationship Manager	70
4	Deputy Manager – Wealth Strategist (Investment and Insurance)	13
	Total	104

Educational Qualification:

1. **Post No.1:** (i) Degree in any discipline (ii) 10 years of experience
2. **Post No.2:** (i) Degree in any discipline (ii) 06 years of experience
3. **Post No.3:** (i) Degree in any discipline (ii) 03 years of experience
4. **Post No.4:** (i) Degree in any discipline (ii) 03 years of experience

Age Limit: As on February 01, 2026, [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

1. **Post No.1:** 31 to 45 years
2. **Post No.2:** 27 to 40 years
3. **Post No.3:** 24 to 35 years
4. **Post No.3:** 24 to 45 years

Job Location: All India **Application Mode:** Online

Fee: General/EWS/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/Women: ₹175/-]

Important Dates:

- **Last Date of Online Application: 16 April 2026**

www.majhinaukri.in/bank-of-baroda-bharti/

SAI RECRUITMENT 2026

Sports Authority of India an autonomous organization under the administrative control of the Ministry of Youth Affairs and Sports with its Head Office at Jawaharlal Nehru Sports Complex, Lodhi Road, New Delhi-110003. SAI Recruitment 2026 (SAI Bharti 2026) for 323 Assistant Coach Posts.

Name of the Post & Details:

Post No.	Name of the Post	No. of Vacancy
1	Assistant Coach	323
	Total	323

Educational Qualification: Diploma or equivalent (as Annexure I) in coaching from SAI NS-NIS, Patiala or from any other recognized Indian / Foreign University. OR Participation in Olympics/Paralympics/Asian Games/World Championship with Certificate Course in Coaching. OR Dronacharya Awardee

Age Limit: 30 years as on 01 February 2026 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

Job Location: All India

Fee: General/OBC: ₹2500/- [SC/ST/ExSM/Women: ₹2000/-]

Application Mode: Online

Important Dates:

- **Last Date of Online Application: 21 April 2026**

www.majhinaukri.in/sai-bharti/

CURRENT AFFAIRS FOR THE MONTH OF FEBRUARY 2026



Top of the day

Current Affairs 02 February 2026

1. India's efforts to keep its cities clean have reached a new level, thanks to ten years of progress under the Swachh Bharat Mission. Now, the focus is on getting rid of old waste dumps. These piles of trash that have been there for a long time are bad for the environment and public health. The Government of India started the Dumpsite Remediation Accelerator Programme (DRAP) in November 2025 to speed up the removal of dumpsites. The goal was to have "Lakshya: Zero Dumpsites" by October 2026.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत दहा वर्षांच्या प्रगतीमुळे, भारताने आपली शहरे स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये एक नवीन टप्पा गाठला आहे. आता लक्ष जुन्या कचरा डेपोपासून मुक्ती मिळवण्यावर केंद्रित आहे. दीर्घकाळापासून साचलेले हे कचऱ्याचे ढिग पर्यावरणासाठी आणि सार्वजनिक आरोग्यासाठी हानिकारक आहेत. भारत सरकारने कचरा डेपो हटवण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी नोव्हेंबर २०२५ मध्ये 'डम्पसाइट रिमेडिएशन ॲक्सिलरेटर प्रोग्राम (DRAP)' सुरू केला. ऑक्टोबर २०२६ पर्यंत 'लक्ष्य: शून्य कचरा डेपो' साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

2. The Union government plans to bring the Insolvency and Bankruptcy Code (Amendment) Bill, 2025 to Parliament during the second half of the Budget session, which starts on March 9. The goal of the move is to make India's bankruptcy system stronger by making it more efficient, cutting down on delays, and bringing it more in line with global best practices.

केंद्र सरकार ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात दिवाळखोरी आणि नादारी संहिता (दुरुस्ती) विधेयक, २०२५ संसदेत आणण्याची योजना आखत आहे. यामागील उद्देश भारताची दिवाळखोरी प्रणाली अधिक कार्यक्षम बनवून, विलंब कमी करून आणि तिला जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी अधिक सुसंगत करून अधिक मजबूत करणे हा आहे.

3. The Indian Army and the Indo-Tibetan Border Police (ITBP) worked together in Arunachal Pradesh to train together. This is a big step toward better operational integration between the two forces. The six-day exercise, called "Agni Pariksha," took place from January 19 to 24 at Sigar in the East Siang district. Its goal was to improve the two forces' ability to work together and fight together.

भारतीय सेना आणि भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये एकत्र प्रशिक्षण घेतले. दोन्ही दलांमध्ये उत्तम कार्यात्मक समन्वय साधण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. 'अग्नि परीक्षा' नावाचा हा सहा दिवसांचा सराव १९ ते २४ जानेवारी दरम्यान पूर्व सियांग जिल्ह्यातील सिगार येथे पार पडला.

दोन्ही दलांची एकत्र काम करण्याची आणि एकत्र लढण्याची क्षमता सुधारणे हे त्याचे उद्दिष्ट होते.

4. India has added two new sites to the Ramsar list, which means it has more wetlands around the world. This shows that the country is serious about protecting the environment before World Wetlands Day on February 2, 2026. The Union Minister for Environment, Forest, and Climate Change, Shri Bhupender Yadav, made the announcement on the social media site X.

भारताने रामसर यादीत दोन नवीन स्थळांचा समावेश केला आहे, ज्यामुळे जगातील पाणथळ जागांच्या बाबतीत भारताचे स्थान अधिक उंचावले आहे. २ फेब्रुवारी २०२६ रोजी जागतिक पाणथळ दिवसानिमित्त, पर्यावरण संरक्षणाबाबत देश गंभीर असल्याचे यातून दिसून येते. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री श्री भूपेंद्र यादव यांनी 'एक्स' या सोशल मीडिया साइटवर ही घोषणा केली.

5. High-level meetings between India and Canada in January 2026 reset and revitalized their relationship, marking a new phase of cooperation.

The partnership now has four main goals: nuclear energy, critical minerals, clean energy, and related fields. These are meant to make Canada's resource strengths work better with India's large industrial and agricultural scale. जानेवारी २०२६ मध्ये भारत आणि कॅनडा यांच्यातील उच्च-स्तरीय बैठकांमुळे त्यांच्या संबंधांना नवी दिशा मिळाली आणि त्यात नवचैतन्य आले, ज्यामुळे सहकार्याच्या एका नवीन पर्वाची सुरुवात झाली. या भागीदारीची आता चार मुख्य उद्दिष्टे आहेत: अणुऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे, स्वच्छ ऊर्जा आणि संबंधित क्षेत्रे. कॅनडाच्या संसाधनांची ताकद भारताच्या मोठ्या औद्योगिक आणि कृषी क्षेत्राशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेणे हा यामागील उद्देश आहे.

6. On the Purnima Tithi of the Magha month (February 1, 2026), Prime Minister Narendra Modi paid tribute to Shri Guru Ravidas Maharaj ji on the 649th anniversary of his birth.

माघ महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला (१ फेब्रुवारी, २०२६), पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६४९ व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

7. To raise awareness, find leprosy cases early, and lessen the stigma around the disease, the Ministry of Health and Family Welfare held an Information, Education, and Communication (IEC) outreach program on National Leprosy Day, which is the last Sunday in January.

जागरूकता निर्माण करण्यासाठी, कुष्ठरोगाची प्रकरणे लवकर शोधण्यासाठी आणि या आजाराबद्दलचा कलंक कमी करण्यासाठी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय कुष्ठरोग दिनानिमित्त, जो जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी असतो, एक माहिती, शिक्षण आणि संवाद (IEC) जनजागृती कार्यक्रम आयोजित केला.

8. India's government has made coking coal a "Critical and Strategic Mineral" under the Mines and Minerals (Development and Regulation) Act, 1957 (MMDR) to cut down on imports and help the goals of Aatmanirbhar Bharat and Viksit Bharat 2047.

आयात कमी करण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत व विकसित भारत २०२७ च्या उद्दिष्टांना मदत करण्याच्या हेतूने, भारत सरकारने खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) अधिनियम, १९५७ (MMDR) अंतर्गत कोकिंग कोळशाला 'अत्यंत महत्वाचे आणि सामरिक खनिज' म्हणून घोषित केले आहे.

Current Affairs 03 February 2026

1. As the International Space Station nears the end of its useful life, private companies are quickly moving in to fill the gap in low Earth orbit. Vast Space, a new company in the US, is getting ready to launch Haven-1, a small commercial space station. This is a big change from government-run to privately run orbital infrastructure.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा उपयुक्त कार्यकाळ संपत आल्यामुळे, खाजगी कंपन्या पृथ्वीच्या निम्न कक्षेत निर्माण होणारी पोकळी भरून काढण्यासाठी वेगाने पुढे येत आहेत. अमेरिकेतील 'वास्ट स्पेस' ही एक नवीन कंपनी 'हेवन-१' नावाचे एक छोटे व्यावसायिक अंतराळ स्थानक प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. सरकारी नियंत्रणाखालील कक्षीय पायाभूत सुविधेवरून खाजगी नियंत्रणाखालील सुविधेकडे होणारा हा एक मोठा बदल आहे.

2. A bronze statue of Mahatma Gandhi was stolen from outside the Australian Indian Community Centre in Melbourne. This has upset and worried the Indian diaspora. The theft, which involved a 426-kilogram statue given to Australia by India, has led to a police investigation. Australian authorities are now closely looking at CCTV footage.

मेलबर्नमधील ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरबाहेरून महात्मा गांधींचा एक कांस्य पुतळा चोरीला गेला आहे. यामुळे भारतीय समुदायामध्ये नाराजी आणि चिंतेचे वातावरण आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला भेट दिलेल्या ४२६ किलो वजनाच्या या पुतळ्याच्या चोरीच्या घटनेमुळे पोलीस तपास सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन अधिकारी आता सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करत आहेत.

3. India is going to become a bigger player in the global seafood value chain as Chennai gets ready to host the World Seafood Congress (WSC) 2026 for the first time. The biennial global forum will bring together policymakers, industry leaders, scientists, and regulators involved in fisheries and aquaculture, marking a significant milestone in India's growing leadership in seafood trade, technology, and sustainability.

चेन्नई पहिल्यांदाच जागतिक सीफूड काँग्रेस (WSC) २०२६ चे आयोजन करण्यास सज्ज होत असल्याने, भारत जागतिक सीफूड मूल्य साखळीत एक मोठा खेळाडू बनणार आहे. दर दोन वर्षांनी होणारा हा जागतिक मंच मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालनाशी संबंधित धोरणकर्ते,

उद्योग नेते, शास्त्रज्ञ आणि नियामकांना एकत्र आणेल, ज्यामुळे सीफूड व्यापार, तंत्रज्ञान आणि शाश्वततेमध्ये भारताच्या वाढत्या नेतृत्वात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला जाईल.

4. Tripura has become a national leader in grassroots governance after coming in first place in the Panchayat Advancement Index (PAI) 2.0. The achievement shows how much the state cares about decentralized government, openness, and good service delivery at the village level. It sets a standard for local self-government across India.

पंचायत प्रगती निर्देशांक (PAI) २.० मध्ये प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर त्रिपुरा राज्य तळागाळातील प्रशासनामध्ये राष्ट्रीय स्तरावर अग्रणी बनले आहे. ही कामगिरी दर्शवते की राज्य विकेंद्रित शासन, पारदर्शकता आणि गावपातळीवर उत्तम सेवा वितरणाबद्दल किती गंभीर आहे. यामुळे संपूर्ण भारतात स्थानिक स्वशासनासाठी एक आदर्श निर्माण झाला आहे.

5. India and the US have announced a big trade deal that lowers tariffs on both sides and changes the way the two countries do business with each other. The deal, announced by US President Donald Trump after a phone conversation with Prime Minister Narendra Modi, reduces US tariffs on Indian goods from 25 per cent to 18 per cent with immediate effect. भारत आणि अमेरिकेने एका मोठ्या व्यापार कराराची घोषणा केली आहे, ज्यामुळे दोन्ही बाजूंनी आयात शुल्कात कपात होईल आणि दोन्ही देश एकमेकांशी व्यवसाय करण्याच्या पद्धतीत बदल होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरील संभाषणानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या या करारानुसार, भारतीय वस्तूवरील अमेरिकेचे आयात शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत तात्काळ प्रभावाने कमी करण्यात आले आहे.

6. One of the highest honors in Earth sciences has been given to a scientist who changed how people think about climate change. Veerabhadran Ramanathan, an Indian-born atmospheric scientist, is 81 years old and has won the Crafoord Prize, which is often called the "Nobel of Geosciences." His research reshaped climate science and directly influenced global environmental policy.

पृथ्वी विज्ञानातील सर्वोच्च सन्मानापैकी एक सन्मान अशा शास्त्रज्ञाला प्रदान करण्यात आला आहे, ज्यांनी हवामान बदलाविषयी लोकांच्या विचारसरणीत बदल घडवून आणला. भारतीय वंशाचे वायुमंडलीय शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन हे ८१ वर्षांचे असून, त्यांनी क्रॅफोर्ड पारितोषिक जिंकले आहे, ज्याला अनेकदा 'भूविज्ञानाचा नोबेल' असे म्हटले जाते. त्यांच्या संशोधनाने हवामान विज्ञानाला एक नवीन दिशा दिली आणि जागतिक पर्यावरण धोरणांवर थेट प्रभाव टाकला.

7. Scientists in India have created a solar-powered energy storage device that can both collect and store energy in one unit. This is a big step forward for technologies that make clean, self-sustaining power. The new idea is

expected to lower costs, make things more efficient, and support decentralized energy solutions, especially for portable and off-grid uses.

भारतातील शास्त्रज्ञांनी एक सौरऊर्जेवर चालणारे ऊर्जा साठवणूक उपकरण तयार केले आहे, जे एकाच युनिटमध्ये ऊर्जा गोळा करू शकते आणि साठवू शकते. स्वच्छ, स्वयंपूर्ण ऊर्जा निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानासाठी हे एक मोठे पाऊल आहे. या नवीन कल्पनेमुळे खर्च कमी होण्याची, कार्यक्षमता वाढण्याची आणि विकेंद्रित ऊर्जा उपायांना, विशेषतः पोर्टेबल आणि ऑफ-ग्रिड उपयोगांसाठी, पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.

8. The India AI Impact Summit 2026, scheduled to be held in New Delhi from February 16 to 20, is set to become the largest global summit on artificial intelligence hosted to date. The event shows that there is more and more support around the world for responsible, inclusive, and impact-driven AI. It also focuses on turning global vision into action in the real world.

१६ ते २० फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्लीत आयोजित होणारी 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६' ही आतापर्यंतची कृत्रिम बुद्धिमत्तेवरील सर्वात मोठी जागतिक परिषद ठरणार आहे. हा कार्यक्रम दर्शवतो की जबाबदार, सर्वसमावेशक आणि परिणाम-केंद्रित कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जगभरातून अधिकाधिक पाठिंबा मिळत आहे. तसेच, ही परिषद जागतिक दृष्टिकोनाचे वास्तविक जगात कृतीत रूपांतर करण्यावरही लक्ष केंद्रित करते.

Current Affairs 06 February 2026

1. Donald Trump, the President of the United States, has announced a \$12 billion plan to build a strategic stockpile of important minerals. The goal is to protect American industries from supply problems and make them less reliant on China. Project Vault is the name of the program that shows how worried Washington is getting about weaknesses in the supply chains for defense, technology, and manufacturing.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाच्या खनिजांचा सामरिक साठा तयार करण्यासाठी १२ अब्ज डॉलर्सच्या योजनेची घोषणा केली आहे. अमेरिकन उद्योगांना पुरवठ्याच्या समस्यांपासून वाचवणे आणि चीनवरील त्यांचे अवलंबित्व कमी करणे, हे यामागील उद्दिष्ट आहे. 'प्रोजेक्ट वॉल्ट' असे या कार्यक्रमाचे नाव आहे, जे संरक्षण, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील पुरवठा साखळ्यांमधील कमकुवतपणाबद्दल वॉशिंग्टन किती चिंत्तित होत आहे हे दर्शवते.

2. The Reserve Bank of India (RBI) kept the repo rate at 5.25% on Thursday. This was the first monetary policy decision since the Union Budget 2026. It showed that the RBI is confident in growth but is still cautious about inflation because of uncertainty around the world.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गुरुवारी रेपो दर ५.२५% वर कायम ठेवला. २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतरचा हा

पहिलाच पतधोरण निर्णय होता. यातून हे दिसून येते की, आरबीआय वाढीबद्दल आत्मविश्वासी आहे, परंतु जगभरातील अनिश्चिततेमुळे महागाईबाबत अजूनही सावध आहे.

3. More than four years after a failed mission put India's plans for geo-imaging on hold, the Indian Space Research Organisation (Isro) is getting ready to launch Gisat-1A, also known as EOS-05, to take the place of the lost Gisat-1 satellite. The spacecraft should be at India's spaceport soon. This is an important step toward restoring the ability to observe Earth in near real-time.

एका अयशस्वी मोहिमेमुळे भारताच्या भू-प्रतिमांकनाच्या योजना थांबल्यानंतर चार वर्षांहून अधिक काळानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) हरवलेल्या Gisat-1 उपग्रहाची जागा घेण्यासाठी Gisat-1A, ज्याला EOS-05 म्हणूनही ओळखले जाते, प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. हे अंतराळयान लवकरच भारताच्या अंतराळ बंदरावर पोहोचेल. जवळजवळ वास्तविक वेळेत पृथ्वीचे निरीक्षण करण्याची क्षमता पुन्हा मिळवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

4. The appointment of Nemcha Kipgen as Deputy Chief Minister of Manipur has led to strong protests in New Delhi. This shows how divided the Kuki-Zo community is in the middle of the state's ongoing ethnic conflict. The Bharatiya Janata Party (BJP) has called the move "inclusive governance," but some Kuki-Zo people see it as a betrayal of their political interests at a time when calls for justice and separate administration have not been met.

मणिपूरच्या उपमुख्यमंत्रीपदी नेमचा किपगेन यांच्या नियुक्तीमुळे नवी दिल्लीत तीव्र निदर्शने झाली आहेत. राज्यातील सध्याच्या वांशिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कुकी-झो समुदाय किती विभागलेला आहे, हे यातून दिसून येते. भारतीय जनता पक्षाने (भाजप) या निर्णयाला "समावेशक शासन" म्हटले आहे, परंतु काही कुकी-झो लोकांना हा त्यांच्या राजकीय हितांचा विश्वासघात वाटत आहे, कारण न्याय आणि स्वतंत्र प्रशासनाची त्यांची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.

5. Indian Railways has introduced an artificial intelligence-enabled Intrusion Detection System to prevent accidents involving elephants on railway tracks, addressing a long-standing wildlife safety concern. The goal of the initiative is to lower the number of elephants that die in forested and wildlife-sensitive areas where railway lines cross traditional elephant paths.

भारतीय रेल्वेने रेल्वे रुळांवर हत्तीसोबत होणारे अपघात रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित घुसखोरी शोध प्रणाली सुरू केली आहे, ज्यामुळे वन्यजीव सुरक्षेच्या दीर्घकाळच्या चिंतेचे निराकरण झाले आहे. या उपक्रमाचा उद्देश, ज्या वनक्षेत्रात आणि वन्यजीव-संवेदनशील भागांतून रेल्वे मार्ग हत्तींच्या पारंपरिक मार्गांना छेद देतात, अशा ठिकाणी रेल्वे अपघातात मरण पावणाऱ्या हत्तींची संख्या कमी करणे हा आहे.

6. The Boring Company is building the Dubai Loop, an underground high-speed transportation system that will make Dubai the second city in the world to have it after Las Vegas. The World Government Summit announced the project, which is a big step forward for Dubai's plans to modernize public transportation and ease traffic in busy areas.

द बोरिंग कंपनी 'दुबई लूप' नावाच्या भूमिगत हाय-स्पीड वाहतूक प्रणालीची निर्मिती करत आहे, ज्यामुळे लास वेगासनंतर ही प्रणाली असलेले दुबई जगातील दुसरे शहर बनेल. जागतिक सरकारी परिषदेत या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली, जो सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण करण्याच्या आणि व्यस्त भागांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दुबईच्या योजनांसाठी एक मोठे पाऊल आहे.

7. Rouble Nagi, an Indian teacher and social activist, has won the Global Teacher Prize, which is a very important award. She has made it easier for kids living in urban slums to go to school. The award was given to her in Dubai on February 5 for her work to help kids who had never been to school learn in a structured way and to help kids who were at risk of dropping out.

भारतीय शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या रुबल नागी यांनी 'ग्लोबल टीचर प्राइज' हा अत्यंत महत्वाचा पुरस्कार जिंकला आहे. त्यांनी शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी शाळेत जाणे सोपे केले आहे. ज्या मुलांनी कधीही शाळा पाहिली नाही, त्यांना पद्धतशीरपणे शिक्षण देण्यासाठी आणि शाळा सोडण्याचा धोका असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ५ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

8. Scientists have made a flexible and cheap biosensor that can quickly find myoglobin, an important heart biomarker that is linked to the early stages of a heart attack. The new idea is expected to make early diagnosis much better, especially in healthcare settings with limited resources, by making cardiac screening faster and easier to get to.

शास्त्रज्ञांनी एक लवचिक आणि स्वस्त बायोसेन्सर विकसित केला आहे, जो मायग्लोबिन नावाचा एक महत्वाचा हृदय बायोमार्कर त्वरीत शोधू शकतो, ज्याचा संबंध हृदयविकाराच्या झटक्याच्या सुरुवातीच्या टप्प्यांशी आहे. ही नवीन कल्पना, विशेषतः मर्यादित संसाधने असलेल्या आरोग्य सेवा केंद्रांमध्ये, हृदय तपासणी अधिक जलद आणि सहज उपलब्ध करून देऊन, लवकर निदान अधिक प्रभावी करेल अशी अपेक्षा आहे.

Current Affairs 07 February 2026

1. On Saturday, Prime Minister Narendra Modi will start a two-day official visit to Kuala Lumpur. This is an important diplomatic event that will help improve relations between India and Malaysia. Malaysian Prime Minister Anwar Ibrahim invited the visit, which is expected to give the Comprehensive Strategic Partnership between the two countries a new boost.

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वालालंपूरच्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्याला सुरुवात करतील. हा एक

महत्वाचा राजनैतिक कार्यक्रम आहे, ज्यामुळे भारत आणि मलेशिया यांच्यातील संबंध सुधारण्यास मदत होईल. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी या दौऱ्याचे निमंत्रण दिले असून, त्यामुळे दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

2. India's foreign exchange reserves rose by a strong \$14.361 billion to an all-time high of \$723.774 billion in the week ending January 30. This shows that the country's external sector is doing well. The most recent information from the Reserve Bank of India shows that the momentum is still going strong after a rise of \$8.053 billion the week before, when reserves reached a new high that had been set in September 2024.

३० जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा १४.३६१ अब्ज डॉलर्सने वाढून ७२३.७७४ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. हे दर्शवते की देशाची बाह्य अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडील नवीनतम माहितीनुसार, गेल्या आठवड्यात ८.०५३ अब्ज डॉलर्सची वाढ झाल्यानंतरही ही गती कायम आहे, जेव्हा साठा सप्टेंबर २०२४ मध्ये निश्चित केलेल्या नवीन उच्चांकावर पोहोचला होता.

3. The United States has said that the extra 25% tariffs on Indian goods will be lifted on February 7, 2026. The decision comes after India promised to stop buying Russian oil directly or indirectly. This is a big step forward in trade relations between the US and India.

अमेरिकेने म्हटले आहे की, भारतीय वस्तूंवरील अतिरिक्त २५ टक्के शुल्क ७ फेब्रुवारी २०२६ रोजी हटवले जाईल. भारताने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रशियन तेल खरेदी करणे थांबवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंधांमध्ये हे एक मोठे पाऊल आहे.

4. The V.O. Chidambaram Port Authority has become the first port in India to start using an advanced Anti-Drone System. This is a big step forward for maritime and coastal security. The initiative is a big step toward protecting important port infrastructure from new aerial threats and making strategic maritime facilities more resilient in their operations.

व्ही.ओ. चिदंबरनार बंदरगाह प्राधिकरण हे प्रगत अँटी-ड्रोन प्रणालीचा वापर सुरू करणारे भारतातील पहिले बंदर ठरले आहे. सागरी आणि किनारी सुरक्षेच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे. हा उपक्रम महत्वाच्या बंदरांच्या पायाभूत सुविधांचे नवीन हवाई धोक्यांपासून संरक्षण करण्याच्या आणि सामरिक सागरी सुविधांना त्यांच्या कामकाजात अधिक लवचिक बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

5. The 39th Surajkund International Crafts Mela is going on right now in Faridabad, Haryana. It has a lot of traditional crafts, cultural performances, and regional foods that draw big crowds. The yearly event is still one of India's most important places for artisans to show off their work, showing off both local

culture and participation from around the world.

हरियाणातील फरिदाबाद येथे सध्या ३९वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा सुरू आहे. यामध्ये अनेक पारंपरिक हस्तकला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रादेशिक खाद्यपदार्थ आहेत, जे मोठ्या संख्येने लोकांना आकर्षित करतात. हा वार्षिक कार्यक्रम आजही कारागिरांना आपली कला सादर करण्यासाठी भारतातील सर्वात महत्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे, जो स्थानिक संस्कृतीचे प्रदर्शन करतो आणि जगभरातील सहभाग दर्शवतो.

6. The Delhi Police has launched a large-scale crackdown under 'Operation Shastra' to curb the misuse of social media for creating fear and intimidation. The operation targets individuals who post photographs with weapons and use abusive or threatening language on online platforms, aiming to deter criminal signalling and restore public confidence.

इतरांना घाबरवण्यासाठी आणि धमकावण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी 'ऑपरेशन शस्त्र' नावाची एक मोठी मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम अशा लोकांना लक्ष्य करते, जे सोशल मीडियावर बंदुकांसोबत स्वतःचे फोटो पोस्ट करतात आणि धमकीची किंवा अपमानास्पद भाषा वापरतात. गुन्हेगारी संदेशांना आळा घालणे आणि लोकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

7. The Reserve Bank of India has decided to keep the policy repo rate at 5.25 percent. This shows that its monetary policy will stay the same even though inflation and growth are changing. RBI Governor Sanjay Malhotra said that the Monetary Policy Committee unanimously agreed on the sixth and final bi-monthly monetary policy for the current financial year.

भारतीय रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक रेपो दर ५.२५ टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दर्शवते की महागाई आणि वाढीमध्ये बदल होत असूनही, तिचे पतधोरण कायम राहणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, चालू आर्थिक वर्षासाठीच्या सहाव्या आणि अंतिम द्वैमासिक पतधोरणावर पतधोरण समितीने एकमताने सहमती दर्शवली.

8. India won the ICC Under-19 Cricket World Cup 2026 by beating England by 100 runs in the final in Harare, Zimbabwe. This win gives India its sixth U19 World Cup title, which is a record. It also shows that India is still the best country in the world at age-group cricket.

झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथे झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडला १०० धावांनी पराभूत करून भारताने आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक २०२६ जिंकला. या विजयामुळे भारताने आपला सहावा अंडर-१९ विश्वचषक किताब पटकावला आहे, जो एक विक्रम आहे. हेच सिद्ध करते की, वयोगट क्रिकेटमध्ये भारत आजही जगातील सर्वोत्तम देश आहे.

Current Affairs 09 February 2026

1. The Ministry of Statistics and Program Implementation's National Statistics Office (NSO) has released the beta version of its Model Context Protocol server for the eSankhyiki portal. This is a big step toward making India's official statistics easier to find, use, and ready for AI. The goal of the project is to make it easy for citizens, researchers, businesses, and policymakers to use official data with modern analytical tools.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) ई-सांख्यिकी पोर्टलसाठी आपल्या मॉडेल कॉन्टेक्ट प्रोटोकॉल सर्व्हरची बीटा आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. भारताची अधिकृत आकडेवारी अधिक सहज उपलब्ध, वापरण्यायोग्य आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (AI) सज्ज करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. नागरिक, संशोधक, व्यावसायिक आणि धोरणकर्त्यांना आधुनिक विश्लेषणात्मक साधनांच्या मदतीने अधिकृत डेटा वापरणे सोपे करणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

2. The Indian Navy's first indigenously designed and built Anti-Submarine Warfare Shallow Water Craft, INS Arnala, is a big step forward in India's transition from a "Buyer's Navy" to a "Builder's Navy." The addition of the ship shows how India's shipbuilding industry is becoming more mature under the Aatmanirbhar Bharat vision, which emphasizes self-reliance in defense manufacturing.

भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी बनावटीची आणि निर्मितीची पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका, आयएनएस अर्नाला, हे भारताच्या 'खरेदीदार नौदला'कडून निर्माता नौदला'कडे होणाऱ्या संक्रमणातील एक मोठे पाऊल आहे. या जहाजाच्या समावेशामुळे हे दिसून येते की, संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेवर भर देणाऱ्या 'आत्मनिर्भर भारत' दृष्टिकोनांतर्गत भारताचा जहाजबांधणी उद्योग अधिक परिपक्व होत आहे.

3. After talking with Seychelles President Patrick Herminie in New Delhi on Monday, Prime Minister Narendra Modi announced a special economic aid package worth \$175 million for Seychelles. The announcement showed that India is still focused on improving its relationship with its important maritime neighbor in the Indian Ocean Region.

सोमवारी नवी दिल्लीत सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी चर्चा केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशेल्ससाठी १७५ दशलक्ष डॉलर्सच्या विशेष आर्थिक मदत पॅकेजची घोषणा केली. या घोषणेमुळे हे दिसून आले की, भारत अजूनही हिंदी महासागर क्षेत्रातील आपल्या महत्वाच्या सागरी शेजारी देशासोबतचे संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

4. On Thursday, Himachal Pradesh Chief Minister Sukhvinder Singh Sukhu officially launched the Barthin-based "Padhai with AI" digital education program for the Bilaspur district administration. The program is a big step toward using artificial intelligence in public

education, especially for students getting ready for competitive exams.

गुरुवारी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी बिलासपूर जिल्हा प्रशासनासाठी बारथिन-आधारित 'पढाई विथ एआय' या डिजिटल शिक्षण कार्यक्रमाचे अधिकृतपणे उद्घाटन केले. हा कार्यक्रम सार्वजनिक शिक्षणात, विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

5. India's private space industry has reached a major technological milestone with the successful demonstration of in-orbit imaging of another space object by the domestic aerospace company Azista Space. The company used a satellite it built itself to take pictures of the International Space Station. This was the first time any Indian space company had done this, and it improved India's ability to understand what's going on in space.

देशांतर्गत एरोस्पेस कंपनी अझिस्टा स्पेसने दुसऱ्या अंतराळ वस्तूचे कक्षेतून छायाचित्रण करण्याचे यशस्वी प्रात्यक्षिक दाखवून भारताच्या खाजगी अंतराळ उद्योगाने एक महत्वाचा तांत्रिक टप्पा गाठला आहे. कंपनीने स्वतः तयार केलेल्या उपग्रहाचा वापर करून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची छायाचित्रे घेतली. कोणत्याही भारतीय अंतराळ कंपनीने असे करण्याची ही पहिलीच वेळ होती, आणि यामुळे अंतराळात काय घडत आहे हे समजून घेण्याच्या भारताच्या क्षमतेत वाढ झाली आहे.

6. The Liberal Democratic Party, which is in charge of Japan, won a snap general election by a wide margin. This gives Prime Minister Sanae Takaichi a strong mandate and a rare supermajority in the powerful lower house of parliament. The outcome strengthens her power just a few months after she took office and changes the course of Japan's politics in the short term.

जपानची सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने अचानक घेतलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवला. यामुळे पंतप्रधान सनाए ताकाइची यांना प्रबळ जनादेश मिळाला असून, संसदेच्या शक्तिशाली कनिष्ठ सभागृहात एक दुर्मिळ असे प्रचंड बहुमत प्राप्त झाले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच मिळालेल्या या विजयामुळे त्यांची सत्ता अधिक मजबूत झाली आहे आणि अल्पावधीतच जपानच्या राजकारणाची दिशा बदलली आहे.

7. On Sunday, Union Minister of State for Law and Justice Arjun Ram Meghwal launched "The Medicolegal Guidebook" in New Delhi. The goal of the book is to make it easier for healthcare professionals to follow the law. The goal of the publication is to help India's healthcare system deal with more and more medico-legal issues, with a focus on patient safety, ethical behavior, and accountability.

रविवारी, केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नवी दिल्ली येथे 'द मेडिकोलीगल गाईडबुक'चे प्रकाशन केले. या पुस्तकाचा उद्देश आरोग्यसेवा व्यावसायिकांना कायद्याचे पालन करणे सोपे

करणे हा आहे. रुग्ण सुरक्षा, नैतिक वर्तन आणि उत्तरदायित्वावर लक्ष केंद्रित करून, भारतातील आरोग्य प्रणालीला वाढत्या वैद्यकीय-कायदेशीर समस्यांना सामोरे जाण्यास मदत करणे, हे या प्रकाशनाचे उद्दिष्ट आहे.

8. India is now a world leader in sustainable real estate. In 2025, it will have the second most LEED-certified building space in the world, after the US. The US Green Building Council (USGBC) says that this milestone shows how India is becoming more committed to building and operating buildings in an environmentally friendly way, even as cities and industries grow quickly.

भारत आता शाश्वत स्थावर मालमत्ता क्षेत्रात जगातील एक अग्रणी देश बनला आहे. २०२५ मध्ये, अमेरिकेनंतर जगात सर्वाधिक LEED-प्रमाणित इमारतीची जागा भारतात असेल. यूएस ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (USGBC) म्हणते की, हा टप्पा दर्शवतो की शहरे आणि उद्योग जगात वाढत असतानाही, भारत पर्यावरणास अनुकूल पद्धतीने इमारती बांधण्यासाठी आणि चालवण्यासाठी किती अधिक वचनबद्ध होत आहे.

Current Affairs 10 February 2026

1. Delhi has become the first state in India to officially work with Bharat Taxi's cooperative mobility platform. This is a big change in how urban taxi services are set up. The goal of the program is to provide safe, reliable, and open transportation for both residents and tourists, while also improving taxi drivers' income security, dignity, and well-being across the National Capital.

भारत टॅक्सीच्या सहकारी गतिशीलता प्लॅटफॉर्मसोबत अधिकृतपणे काम करणारे दिल्ली हे भारतातील पहिले राज्य बनले आहे. शहरी टॅक्सी सेवा कशा स्थापन केल्या जातात यामध्ये हा एक मोठा बदल आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट रहिवासी आणि पर्यटक दोघांसाठीही सुरक्षित, विश्वासार्ह आणि खुली वाहतूक प्रदान करणे आहे, तसेच राष्ट्रीय राजधानीत टॅक्सी चालकांची उत्पन्न सुरक्षा, प्रतिष्ठा आणि कल्याण सुधारणे आहे.

2. After finishing a mission based on a lunar habitat, 17-year-old Aditya Pandya has become India's youngest male analog astronaut. From February 1 to 8, the mission took place in the white plains of Dholavira in Kutch. It was meant to simulate being alone on the Moon and working on your own. This was a big step forward for India's growing analog space research community.

चंद्राच्या अधिवासावर आधारित मोहीम पूर्ण केल्यानंतर, १७ वर्षीय आदित्य पांड्या हा भारतातील सर्वात तरुण पुरुष अॅनालॉग अंतराळवीर बनला आहे. १ ते ८ फेब्रुवारी दरम्यान, कच्छमधील धोलावीराच्या पांढऱ्या मैदानावर ही मोहीम पार पडली. चंद्रावर एकटे राहून स्वतःहून काम करण्याचा अनुभव घेण्यासाठी हे एक मोठे पाऊल होते. भारताच्या वाढत्या अॅनालॉग अंतराळ संशोधन समुदायासाठी हे एक मोठे पाऊल होते.

3. India and Greece have taken a big step toward strengthening their strategic partnership

by signing a joint declaration of intent to improve cooperation in the defense industry. The move shows that the two countries are getting closer on security, working together at sea, and making their own weapons.

संरक्षण उद्योगात सहकार्य सुधारण्यासाठी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करून भारत आणि ग्रीसने त्यांची धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. या पावलावरून असे दिसून येते की दोन्ही देश सुरक्षेच्या बाबतीत जवळ येत आहेत, समुद्रात एकत्र काम करत आहेत आणि स्वतःची शस्त्रे बनवत आहेत.

4. India and Greece have taken a big step toward strengthening their strategic partnership by signing a joint declaration of intent to improve cooperation in the defense industry. The move shows that the two countries are getting closer on security, working together at sea, and making their own weapons.

संरक्षण उद्योगात सहकार्य सुधारण्यासाठी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करून भारत आणि ग्रीसने त्यांची धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. या पावलावरून असे दिसून येते की दोन्ही देश सुरक्षेच्या बाबतीत जवळ येत आहेत, समुद्रात एकत्र काम करत आहेत आणि स्वतःची शस्त्रे बनवत आहेत.

5. INS Arnala is the Indian Navy's first anti-submarine warfare shallow water craft that was designed and built in India. It is a big step toward India's goal of becoming a "Builder's Navy" instead of a "Buyer's Navy." The addition of the ship shows how India's shipbuilding industry is becoming more mature under the Aatmanirbhar Bharat vision, which emphasizes self-reliance in defense manufacturing.

आयएनएस अर्नाला हे भारतीय नौदलाचे पहिले पाणबुडीविरोधी युद्धनौका आहे जे भारतात डिझाइन आणि बांधण्यात आले आहे. "खरेदीदाराचे नौदल" ऐवजी "बिल्डर्स नेव्ही" बनण्याच्या भारताच्या ध्येयाकडे हे एक मोठे पाऊल आहे. या जहाजाच्या समावेशामुळे संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णतेवर भर देणाऱ्या आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनांतर्गत भारताचा जहाजबांधणी उद्योग कसा अधिक परिपक्व होत आहे हे दिसून येते.

6. On Saturday, Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhama laid the first stone for the ambitious Sharda River Corridor project in Tanakpur, Champawat district. This marked the start of a major infrastructure and tourism development project for the area. The goal of the project is to increase economic activity, religious tourism, and job creation in the border district. शनिवारी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चंपावत जिल्ह्यातील टनकपूर येथे महत्वाकांक्षी शारदा नदी कॉरिडोर प्रकल्पाची पहिली पायाभरणी केली. यामुळे या भागासाठी एका मोठ्या पायाभूत सुविधा आणि पर्यटन विकास प्रकल्पाची सुरुवात झाली. या प्रकल्पाचे उद्दिष्ट सीमावर्ती जिल्ह्यात आर्थिक क्रियाकलाप, धार्मिक पर्यटन आणि रोजगार निर्मिती वाढवणे आहे.

7. Thanya Nathan C., a lawyer who can't see, is going to be the first woman judge in Kerala's history who is completely blind. In the most recent judicial service exam for the selection of Civil Judges (Junior Division) in the Kerala Judicial Service, she came in first on the merit list of people with benchmark disabilities.

थान्या नाथन सी., ज्याला दृष्टीहीन वकील आहे, त्या केरळच्या इतिहासातील पहिल्या महिला न्यायाधीश होणार आहेत ज्या पूर्णपणे अंध आहेत. केरळ न्यायिक सेवेतील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) च्या निवडीसाठी झालेल्या सर्वात अलीकडील न्यायिक सेवा परीक्षेत, त्या बेंचमार्क अपंगत्व असलेल्या लोकांच्या गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर आल्या.

8. Scientists have discovered a new species of frog in the cloud forests of northern Peru, but researchers warn that the amphibian may already be at risk of extinction due to rapid habitat loss. The finding highlights growing concerns over biodiversity loss in fragile high-altitude ecosystems of South America.

उत्तर पेरूच्या दगांच्या जंगलात शास्त्रज्ञांना बेडकाची एक नवीन प्रजाती सापडली आहे, परंतु संशोधकांनी असा इशारा दिला आहे की जलद अधिवास नष्ट झाल्यामुळे उभयचर प्राणी आधीच नामशेष होण्याच्या धोक्यात असू शकतो. दक्षिण अमेरिकेतील नाजूक उंचावरील परिसंस्थांमध्ये जैवविविधतेच्या नुकसानाबद्दल वाढत्या चिंतेवर हा निष्कर्ष अधोरेखित करतो.

Current Affairs 12 February 2026

1. On February 27, 2026, the Indian Air Force (IAF) will hold Exercise Vayushakti-26 at the Pokhran Air-to-Ground Range in Jaisalmer. The big firepower demonstration will show that the IAF is ready to be the country's first, fastest, and strongest responder. The goal of the exercise is to show that the military can respond quickly, strike accurately, and control all types of aerial warfare. Vayushakti is one of the IAF's most important operational displays because it shows how the IAF can turn tactical actions into strategic outcomes in high-pressure situations.

27 फेब्रुवारी 2026 रोजी, भारतीय हवाई दल (IAF) जैसलमेरमधील पोखरण एअर-टू-ग्राउंड रेंज येथे वायुशक्ती-२६ हा सराव आयोजित करेल. या मोठ्या अग्निशक्तीच्या प्रात्यक्षिकातून हे दिसून येईल की भारतीय हवाई दल देशातील पहिले, सर्वात जलद आणि सर्वात मजबूत प्रतिसाद देणारे बनण्यास सज्ज आहे. या सरावाचे उद्दिष्ट हे दाखवणे आहे की सैन्य जलद प्रतिसाद देऊ शकते, अचूकपणे प्रहार करू शकते आणि सर्व प्रकारच्या हवाई युद्धांवर नियंत्रण ठेवू शकते. वायुशक्ती हे भारतीय हवाई दलाच्या सर्वात महत्वाच्या ऑपरेशनल प्रदर्शनांपैकी एक आहे कारण ते दाखवते की उच्च-दाबाच्या परिस्थितीत भारतीय हवाई दल सामरिक कृतींना धोरणात्मक परिणामांमध्ये कसे बदलू शकते.

2. According to government data given to Parliament, the number of Indian students going abroad for higher education has dropped

sharply in the last three years. The Ministry of Education's numbers show a steady drop from 2023 to 2025, which is a big change in the number of students leaving the country. The Bureau of Immigration provided the data, which shows how India's higher education system is changing in terms of preferences, economic factors, and policy changes.

संसदेत दिलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षात उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०२३ ते २०२५ पर्यंत सातत्याने घट होत आहे, जी देश सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठा बदल आहे. इमिग्रेशन ब्युरोने हा डेटा प्रदान केला आहे, जो भारताची उच्च शिक्षण व्यवस्था प्राधान्ये, आर्थिक घटक आणि धोरणात्मक बदलांच्या बाबतीत कशी बदलत आहे हे दर्शवितो.

3. On February 12, 2026, the National Productivity Council (NPC) will celebrate its 68th Foundation Day and National Productivity Week across India from February 12 to 18. The theme for this year is "Clusters as Growth Engine: Maximizing Productivity in MSMEs." This shows how important cluster-based development is for making India's industries more competitive. The theme is in line with what Union Minister of Commerce and Industry and NPC President Shri Piyush Goyal has said about helping Micro, Small, and Medium Enterprises (MSMEs), improving manufacturing, and encouraging sustainable industrialization.

१२ फेब्रुवारी २०२६ रोजी, राष्ट्रीय उत्पादकता परिषद (NPC) १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण भारतात त्यांचा ६८ वा स्थापना दिन आणि राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह साजरा करणार आहे. या वर्षाची थीम "ग्रोथ इंजिन म्हणून क्लस्टर: एमएसएमईमध्ये उत्पादकता वाढवणे" आहे. यावरून भारतातील उद्योगांना अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी क्लस्टर-आधारित विकास किती महत्वाचा आहे हे दिसून येते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आणि एनपीसी अध्यक्ष श्री पियुष गोयल यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) मदत करणे, उत्पादन सुधारणे आणि शाश्वत औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देणे याबद्दल जे म्हटले आहे त्याच्याशी ही थीम सुसंगत आहे.

4. The World's Largest Grain Storage Plan in the Cooperative Sector (WLGSP) has chosen Balaghat district in Madhya Pradesh to be the pilot district. A 500 metric tonne (MT) godown was built at the Bahudeshiya Prathamik Krishi Saakh Sahakari Society Maryadit in Parswada as part of the pilot. The Prime Minister opened the facility on February 24, 2024, and the Madhya Pradesh Warehousing and Logistics Corporation (MPWLC) has rented it. The project is an important step toward decentralizing grain storage infrastructure at the Primary Agricultural Credit Society (PACS) level.

सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेने (WLGSP) मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याची पायलट जिल्हा म्हणून निवड केली आहे. पायलट

प्रकल्पाचा भाग म्हणून पर्सवाडा येथील बहुदेशीय प्राथमिक कृषी साख सहकारी सोसायटी मर्यादा येथे ५०० मेट्रिक टन (MT) गोदाम बांधण्यात आले. पंतप्रधानांनी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी या सुविधेचे उद्घाटन केले आणि मध्य प्रदेश वेअरहाऊसिंग अँड लॉजिस्टिक्स कॉर्पोरेशन (MPWLC) ने ते भाड्याने घेतले. प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) स्तरावर धान्य साठवणूक पायाभूत सुविधांचे विकेंद्रीकरण करण्याच्या दिशेने हा प्रकल्प एक महत्वाचे पाऊल आहे.

5. The Center has started "White Revolution 2.0," a cooperative-led project to improve women's rights, get more milk, and cover more dairy farms. The goal of the program is to increase the amount of milk that dairy cooperatives buy by 50% over the next five years, bringing the daily amount up to 1,007 lakh kg by 2028-29. The Ministry of Cooperation announced the initiative, which aims to give dairy farmers in areas that are not currently served by cooperatives more access to markets and raise the share of cooperatives in the organized dairy sector.

महिलांचे हक्क सुधारण्यासाठी, अधिक दूध मिळवण्यासाठी आणि अधिक दुग्धशाळांना कव्हर करण्यासाठी केंद्राने "व्हाइट रेव्होल्यूशन २.०" हा सहकारी नेतृत्वाखालील प्रकल्प सुरु केला आहे. पुढील पाच वर्षांत दुग्ध सहकारी संस्था खरेदी करत असलेल्या दुधाचे प्रमाण ५०% ने वाढवणे, २०२८-२९ पर्यंत दररोजचे प्रमाण १,००७ लाख किलोपर्यंत पोहोचवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. सहकार मंत्रालयाने या उपक्रमाची घोषणा केली, ज्याचा उद्देश सध्या सहकारी संस्थांकडून सेवा मिळत नसलेल्या भागातील दुग्ध उत्पादकांना बाजारपेठेत अधिक प्रवेश देणे आणि संघटित दुग्ध क्षेत्रात सहकारी संस्थांचा वाटा वाढवणे आहे.

6. NATO has announced "Arctic Sentry," a new military coordination program that aims to make the High North safer. The move comes weeks after tensions within the alliance rose because of comments made by US President Donald Trump about Greenland. NATO wants to strengthen unity and sharpen its strategic stance against increasing Russian and Chinese activity in the Arctic by putting all of its Arctic-focused drills under one umbrella.

नाटोने "आर्क्टिक सेंट्री" ही एक नवीन लष्करी समन्वय कार्यक्रमाची घोषणा केली आहे, ज्याचा उद्देश हाय नॉर्थला अधिक सुरक्षित करणे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडबद्दल केलेल्या टिप्पण्यांमुळे युतीमधील तणाव वाढल्यानंतर काही आठवड्यांनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. नाटो त्यांच्या सर्व आर्क्टिक-केंद्रित कवायती एकाच छत्राखाली ठेवून आर्क्टिकमध्ये वाढत्या रशियन आणि चिनी क्रियाकलापांविरुद्ध एकता मजबूत करू इच्छित आहे आणि आपली धोरणात्मक भूमिका तीव्र करू इच्छित आहे.

7. WWF India is making Goa's first biodiversity and cultural features map. It will be a kid-friendly visual guide to 48 common species and traditional art forms in the state. The map will be given out for free to schools all over Goa in

both print and digital formats at the Goa Art and Literature Festival. The goal of the project is to raise schoolchildren's awareness of the environment, and it is being done at the same time as conservationists are working on a big wildlife mapping project in the state.

WWF इंडिया गोव्याचा पहिला जैवविविधता आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा नकाशा बनवत आहे. हा राज्यातील ४८ सामान्य प्रजाती आणि पारंपारिक कला प्रकारांसाठी मुलांसाठी अनुकूल दृश्य मार्गदर्शक असेल. गोवा कला आणि साहित्य महोत्सवात हा नकाशा संपूर्ण गोव्यातील शाळांना प्रिंट आणि डिजिटल स्वरूपात मोफत दिला जाईल. या प्रकल्पाचे उद्दिष्ट शालेय मुलांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवणे आहे आणि हे त्याच वेळी केले जात आहे जेव्हा संवर्धनवादी राज्यात एका मोठ्या वन्यजीव मॅपिंग प्रकल्पावर काम करत आहेत.

8. As part of a proposed UN-backed multinational peacekeeping mission, Indonesia is getting ready to send up to 8,000 soldiers to the Gaza Strip. The move comes after talks about a "International Stabilization Force" (ISF) that would help a gradual peace process in the enclave that has been affected by conflict.

संयुक्त राष्ट्रांच्या पाठिंब्याने प्रस्तावित बहुराष्ट्रीय शांतता मोहिमेचा भाग म्हणून, इंडोनेशिया गाझा पट्टीत ८,००० सैनिक पाठवण्याची तयारी करत आहे. संघर्षामुळे प्रभावित झालेल्या एन्क्लेव्हमध्ये हळूहळू शांतता प्रक्रियेला मदत करण्यासाठी "आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दल" (ISF) बद्दलच्या चर्चेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Current Affairs 13 February 2026

1. The Indian Air Force (IAF) and the Royal Thai Air Force (RTAF) are doing a joint air exercise in situ to improve how well the two forces can work together and communicate with each other. The exercise is another step toward greater defense cooperation between India and Thailand. The IAF says that Su-30MKI fighter jets, Airborne Warning and Control System (AWACS) aircraft, Airborne Early Warning and Control (AEW&C) aircraft, and IL-78 mid-air refueling aircraft are all taking part, along with RTAF's Gripen fighter jets.

भारतीय हवाई दल (IAF) आणि रॉयल थाई हवाई दल (RTAF) दोन्ही दल एकत्र काम करू शकतात आणि एकमेकांशी संवाद साधू शकतात हे सुधारण्यासाठी संयुक्त हवाई सराव इन सीटू करत आहेत. हा सराव भारत आणि थायलंडमधील संरक्षण सहकार्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. RTAF च्या ग्रिपेन लढाऊ विमानांसह, Su-30MKI लढाऊ विमाने, एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) विमाने, एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल (AEW&C) विमाने आणि IL-78 मध्य-हवेत इंधन भरणारे विमाने भाग घेत आहेत असे IAF ने म्हटले आहे.

2. The Ministry of Defence has signed a Rs 2,312 crore deal with Hindustan Aeronautics Limited (HAL) to buy eight Dornier 228 planes for the Indian Coast Guard (ICG). The agreement was signed in front of Defence Secretary Rajesh Kumar Singh, which is another step toward making India's maritime

surveillance capabilities stronger. The purchase was made under the "Buy (Indian)" category, which supports the government's push for Indian-made defense products.

संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलासाठी (ICG) आठ डॉर्नियर 228 विमाने खरेदी करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत 2,312 कोटी रुपयांचा करार केला आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला, जो भारताच्या सागरी देखरेखीच्या क्षमता अधिक मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. ही खरेदी "बाय (भारतीय)" श्रेणी अंतर्गत करण्यात आली, जी भारतीय बनावटीच्या संरक्षण उत्पादनांसाठी सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देते.

3. India and the UK have agreed to work together on military training more closely. For the first time, Indian Air Force instructors will train British fast jet pilots. The 19th UK-India Air Staff Talks in New Delhi led to the announcement of the decision. As part of the deal, three Qualified Flying Instructors (QFIs) from the Indian Air Force will be sent to RAF Valley, which is the best training base in the UK for fast jet pilots. The deployment is set to last for two years at first.

भारत आणि ब्रिटनने लष्करी प्रशिक्षणावर अधिक जवळून एकत्र काम करण्याचे मान्य केले आहे. पहिल्यांदाच, भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षक ब्रिटिश जलद जेट वैमानिकांना प्रशिक्षण देतील. नवी दिल्ली येथे झालेल्या १९ व्या ब्रिटन-भारत हवाई कर्मचारी चर्चेमुळे या निर्णयाची घोषणा झाली. कराराचा एक भाग म्हणून, भारतीय हवाई दलातील तीन पात्र उड्डाण प्रशिक्षक (क्यूएफआय) आरएएफ व्हॅली येथे पाठवले जातील, जे जलद जेट वैमानिकांसाठी यूकेमधील सर्वोत्तम प्रशिक्षण तळ आहे. सुरुवातीला ही तैनाती दोन वर्षांसाठी राहणार आहे.

4. The Bangladesh Nationalist Party (BNP) says it won the general elections in Bangladesh by a wide margin, making Tarique Rahman the next prime minister. After Sheikh Hasina was forced out of office, this change marks a big political shift. India and Bangladesh share a 4,000-km border and have a long history together. The outcome has important diplomatic and strategic consequences for India.

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) म्हणते की त्यांनी बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुका मोठ्या फरकाने जिंकल्या, ज्यामुळे तारिक रहमान पुढील पंतप्रधान बनले. शेख हसीना यांना पदावरून काढून टाकल्यानंतर, हा बदल एक मोठा राजकीय बदल आहे. भारत आणि बांगलादेश 4,000 किमीची सीमा सामायिक करतात आणि त्यांचा एकत्र दीर्घ इतिहास आहे. या निकालाचे भारतासाठी महत्वाचे राजनैतिक आणि धोरणात्मक परिणाम आहेत.

5. Odisha will add QR codes to land ownership documents so that property details can be checked online right away. Suresh Pujari, the Minister of Revenue and Disaster Management, said that soon every land patta, or Record of Rights (RoR), will have a QR code on it that will give full information about who owns it, where it is, and its transaction history. The goal of the

initiative is to make property transactions more open, stop fraud, and speed up the process across the state.

ओडिशा जमिनीच्या मालकीच्या कागदपत्रांमध्ये QR कोड जोडणार आहे जेणेकरून मालमतेची माहिती त्वरित ऑनलाइन तपासता येईल. महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी म्हणाले की, लवकरच प्रत्येक जमिनीच्या पट्ट्यावर किंवा हक्कांच्या नोंदी (RoR) वर एक QR कोड असेल जो तो कोणाचा आहे, तो कुठे आहे आणि त्याच्या व्यवहाराचा इतिहास याबद्दल संपूर्ण माहिती देईल. या उपक्रमाचे उद्दिष्ट मालमता व्यवहार अधिक खुले करणे, फसवणूक थांबवणे आणि राज्यभर प्रक्रिया वेगवान करणे आहे.

6. Hindustan Aeronautics Limited (HAL) has signed a contract worth Rs 2,312 crore with the Ministry of Defence to buy eight Dornier 228 planes for the Indian Coast Guard (ICG). Defence Secretary Rajesh Kumar Singh was there when the deal was signed, which was another step toward making India's maritime surveillance stronger. The purchase was made under the "Buy (Indian)" category, which supports the government's push for Indian-made defense products. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने भारतीय तटरक्षक दलासाठी (ICG) आठ डॉर्नियर 228 विमाने खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयासोबत 2,312 कोटी रुपयांचा करार केला आहे. या करारावर स्वाक्षरी झाली तेव्हा संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह उपस्थित होते, जे भारताच्या सागरी देखरेखीला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल होते. ही खरेदी "Buy (Indian)" श्रेणी अंतर्गत करण्यात आली, जी भारतीय बनावटीच्या संरक्षण उत्पादनांसाठी सरकारच्या प्रयत्नांना समर्थन देते.

7. Bulgarian President Iliana Yotova has named Andrey Gyurov, the deputy governor of the central bank, as the country's interim prime minister. He will lead the country to national elections on April 19. The move comes at a time when the European Union and NATO member state is experiencing long-term political instability. It will hold its eighth election in five years. The main job of the caretaker government will be to make sure that there is a free and fair election in a political landscape that is very divided.

बल्गेरियाच्या राष्ट्राध्यक्ष इलियाना योतोवा यांनी देशाचे अंतरिम पंतप्रधान म्हणून मध्यवर्ती बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आंद्रे ग्युरोव्ह यांची नियुक्ती केली आहे. ते १९ एप्रिल रोजी देशाचे राष्ट्रीय निवडणुकांसाठी नेतृत्व करतील. युरोपियन युनियन आणि नाटो सदस्य राष्ट्र दीर्घकालीन राजकीय अस्थिरतेचा सामना करत असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाच वर्षांत ते आठवी निवडणूक घेणार आहे. काळजीवाहू सरकारचे मुख्य काम म्हणजे खूप विभाजित असलेल्या राजकीय परिस्थितीत मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होतील याची खात्री करणे.

8. Russia has blocked WhatsApp, a popular messaging app, because it doesn't follow the

rules in Russia. The Kremlin confirmed the move, which will affect about 100 million users across the country. Authorities have told people to switch to Max, a state-backed messaging service that is being promoted as a national alternative.

This change is a big step up in Moscow's efforts to tighten control over digital communications and promote its own technology platform. रशियाने लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हाट्सॲप ब्लॉक केले आहे कारण ते रशियातील नियमांचे पालन करत नाही. क्रेमलिनने या निर्णयाची पुष्टी केली आहे, ज्यामुळे देशभरातील सुमारे १० कोटी वापरकर्त्यांवर परिणाम होईल. अधिकाऱ्यांनी लोकांना मॅक्स या राज्य-समर्थित मेसेजिंग सेवेकडे जाण्यास सांगितले आहे, जी राष्ट्रीय पर्याय म्हणून प्रमोट केली जात आहे. हा बदल मॉस्कोच्या डिजिटल कम्युनिकेशन्सवरील नियंत्रण कडक करण्याच्या आणि स्वतःच्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांमध्ये एक मोठे पाऊल आहे.

Current Affairs 14 February 2026

1. Recent archaeological research suggests that the Indus Valley Civilization may be much older than people thought. New radiocarbon dating from the Bhirrana site in northern India suggests that people may have been living there in organized groups for almost 8,000 years. If this is true, it would mean that it started long before the time of Egypt's first pharaohs, which could change long-held ideas about the order of ancient civilizations.

अलीकडील पुरातत्व संशोधनातून असे दिसून आले आहे की सिंधू संस्कृती ही लोकांच्या विचारांपेक्षा खूपच जुनी असू शकते. उत्तर भारतातील भिरराना स्थळावरून मिळालेल्या नवीन रेडिओकार्बन डेटिंगवरून असे दिसून येते की लोक जवळजवळ 8000 वर्षांपासून तेथे संघटित गटांमध्ये राहत असावेत. जर हे खरे असेल, तर याचा अर्थ असा की ते इजिप्तच्या पहिल्या फारोच्या काळाच्या खूप आधीपासून सुरु झाले होते, ज्यामुळे प्राचीन संस्कृतींच्या क्रमाबद्दलचे दीर्घकालीन विचार बदलू शकतात.

2. The Philippine eagle, or Pitheophaga jefferyi, is one of the biggest and strongest birds of prey on the planet. It is a national symbol of the Philippines and is often called the "monkey-eating bird." The species is now Critically Endangered, though, and there are thought to be fewer than 500 adult individuals left in the wild.

फिलीपिन्स गरुड, किंवा पिथेकोफागा जेफरी, हा ग्रहावरील सर्वात मोठ्या आणि बलवान शिकारी पक्ष्यांपैकी एक आहे. हा फिलीपिन्सचा राष्ट्रीय प्रतीक आहे आणि त्याला अनेकदा "माकड खाणारा पक्षी" म्हटले जाते. तथापि, ही प्रजाती आता अत्यंत धोक्यात आहे आणि जंगलात 500 पेक्षा कमी प्रौढ व्यक्ती शिल्लक असल्याचे मानले जाते.

3. The Union Cabinet has given the go-ahead for a big infrastructure project that will include India's first underwater rail and road tunnel under the Brahmaputra River. The greenfield corridor, which is 33.7 kilometers long, will link Gohpur on NH-15 with Numaligarh on NH-715

in Assam. It is expected to cost ₹18,662 crore. The project, which is being done under the Engineering, Procurement, and Construction (EPC) mode, aims to improve connectivity across the Northeast.

केंद्रीय मंत्रिमंडळाने ब्रह्मपुत्रा नदीखालील भारतातील पहिल्या पाण्याखालील रेल्वे आणि रस्ते बोगद्याचा समावेश असलेल्या एका मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. ३३.७ किलोमीटर लांबीचा हा ग्रीनफील्ड कॉरिडोर राष्ट्रीय महामार्ग-१५ वरील गोहपूरला आसाममधील राष्ट्रीय महामार्ग-७१५ वरील नुमालीगडशी जोडेल. यासाठी १८,६६२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) मोड अंतर्गत करण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट ईशान्येकडील कनेक्टिव्हिटी सुधारणे आहे.

4. The World Health Organization (WHO) has approved another new type of oral polio vaccine, type 2 (nOPV2). This makes the global effort to get rid of poliomyelitis even stronger. The decision lets United Nations agencies, like UNICEF, buy the vaccine and give it out for immunization campaigns all over the world. Prequalification makes sure that the vaccine meets international standards for quality, safety, and effectiveness, which makes it easier to use in large public health programs. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आणखी एका नवीन प्रकारच्या तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या पोलिओ लसीला मान्यता दिली आहे, टाइप २ (nOPV2). यामुळे पोलिओमायलाईटिसपासून मुक्त होण्याचा जागतिक प्रयत्न आणखी मजबूत होतो. या निर्णयामुळे युनिसेफसारख्या संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सींना ही लस खरेदी करण्याची आणि जगभरातील लसीकरण मोहिमांसाठी ती देण्याची परवानगी मिळते. पूर्वपात्रतेमुळे ही लस गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेच्या आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करते याची खात्री होते, ज्यामुळे मोठ्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांमध्ये तिचा वापर करणे सोपे होते.

5. The Indian Army will host the first International Military Adventure Challenge Cup (IMACC) 2026 from February 18 to 23 in the foothills of the Eastern Himalayas. The Ministry of Defense said that the event will bring together military teams from India and friendly foreign countries for a week of tough adventure and endurance competitions. IMACC 2026 is meant to test soldiers' basic skills, like their physical fitness, mental toughness, ability to work as a team, ability to lead, and ability to make decisions under pressure in difficult mountain terrain. भारतीय लष्कर १८ ते २३ फेब्रुवारी दरम्यान पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी पहिला आंतरराष्ट्रीय लष्करी साहसी चॅलेंज कप (IMACC) २०२६ आयोजित करणार आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, या कार्यक्रमात भारत आणि मित्र राष्ट्रांच्या लष्करी संघांना एका आठवड्यासाठी कठीण साहस आणि सहनशक्ती स्पर्धासाठी एकत्र आणले जाईल. IMACC २०२६ सैनिकांच्या मूलभूत कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी आहे, जसे की त्यांची शारीरिक

तंदुरुस्ती, मानसिक कणखरता, संघ म्हणून काम करण्याची क्षमता, नेतृत्व करण्याची क्षमता आणि कठीण पर्वतीय प्रदेशात दबावाखाली निर्णय घेण्याची क्षमता.

6. On February 14, 2026, the Ministry of Women and Child Development will hold the "National Conference on Safety of Women at Workplace (SHe-Box)" at Vigyan Bhawan. The goal of the conference is to show that the government is serious about making sure that all workplaces are safe, respectful, and free of harassment. It also aims to improve the enforcement of the Sexual Harassment of Women at Work (Prevention, Prohibition, and Redressal) Act, 2013. Union Minister Annpurna Devi and Minister of State Savitri Thakur will be there, along with high-ranking officials from Central Ministries, States and Union Territories, representatives from Internal and Local Committees, international organizations, industry leaders, and civil society.

१४ फेब्रुवारी २०२६ रोजी, महिला आणि बाल विकास मंत्रालय विज्ञान भवन येथे "कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेवरील राष्ट्रीय परिषद (SHe-Box)" आयोजित करणार आहे. सर्व कामाची ठिकाणे सुरक्षित, आदरणीय आणि छळमुक्त आहेत याची खात्री करण्याबाबत सरकार गंभीर आहे हे दाखवणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा, २०१३ ची अंमलबजावणी सुधारणे हे देखील या परिषदेचे उद्दिष्ट आहे. केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्यासह केंद्रीय मंत्रालये, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे उच्चपदस्थ अधिकारी, अंतर्गत आणि स्थानिक समित्यांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संघटना, उद्योग नेते आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.

7. On February 13, 2026, President Droupadi Murmu opened an All-India Conference in New Delhi and started the Brahma Kumaris' nationwide campaign "Karmayoga for Empowered Bharat." She also started the 25th anniversary celebrations for the Om Shanti Retreat Centre in Gurugram, which is where it all began. The President spoke to the crowd and stressed how important it is to combine moral values and spirituality with material progress to make sure the country develops in a balanced and complete way. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे अखिल भारतीय परिषदेचे उद्घाटन केले आणि ब्रह्माकुमारींच्या "सशक्त भारतासाठी कर्मयोग" या देशव्यापी मोहिमेची सुरुवात केली. त्यांनी गुरुग्राममधील ओम शांती रिट्रीट सेंटरच्या २५ व्या वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात देखील केली, जिथून या सर्वांची सुरुवात झाली. राष्ट्रपतींनी गर्दीशी संवाद साधला आणि देशाचा संतुलित आणि संपूर्ण विकास होण्यासाठी नैतिक मूल्ये आणि अध्यात्माला भौतिक प्रगतीशी जोडणे किती महत्वाचे आहे यावर भर दिला.

8. The Supreme Court has ruled that eligible Armed Forces personnel can get full back

disability pension payments from the applicable cut-off dates—January 1, 1996, or January 1, 2006—without being limited to a three-year period. This is a huge relief for thousands of ex-servicemen. The Court made it clear that disability pension is not a gift, but a way to honor those who have served their country. It said that once a person has the right to a disability pension, they must get it from the date it became due.

सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की पात्र सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या कट-ऑफ तारखेपासून – १ जानेवारी १९९६ किंवा १ जानेवारी २००६ – पूर्ण अपंगत्व पेन्शन पेमेंट मिळू शकतात, परंतु ते तीन वर्षांच्या कालावधीपर्यंत मर्यादित नाही. हजारो माजी सैनिकांसाठी हा एक मोठा दिलासा आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की अपंगत्व पेन्शन ही भेट नाही, तर देशाची सेवा करणाऱ्यांचा सन्मान करण्याचा एक मार्ग आहे. त्यात म्हटले आहे की एकदा एखाद्या व्यक्तीला अपंगत्व पेन्शनचा अधिकार मिळाला की, तो देय तारखेपासून मिळणे आवश्यक आहे.

Current Affairs 17 February 2026

1. Bangladesh is about to go through a big political change. Tarique Rahman, the chairman of the Bangladesh Nationalist Party (BNP), is getting ready to take the oath of office as Prime Minister after winning a decisive general election. After Sheikh Hasina was ousted as Prime Minister in 2024, Rahman was sworn in as Prime Minister. This was his first time in formal leadership since he had been in exile for 17 years. The February 12 parliamentary elections changed the political landscape of the country, giving the BNP and its allies a clear mandate.

बांगलादेश एका मोठ्या राजकीय बदलातून जाणार आहे. निर्णायक सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) चे अध्यक्ष तारिक रहमान पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची तयारी करत आहेत. २०२४ मध्ये शेख हसीना यांना पंतप्रधानपदावरून काढून टाकल्यानंतर, रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. १७ वर्षे निर्वासित राहिल्यानंतर औपचारिक नेतृत्वात येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. १२ फेब्रुवारीच्या संसदीय निवडणुकीने देशाचे राजकीय चित्र बदलून टाकले, ज्यामुळे BNP आणि त्यांच्या मित्रपक्षांना स्पष्ट जनादेश मिळाला.

2. The White-bellied Sea Eagle's annual nest monitoring survey has found 17 active nesting sites this season in the Kannur and Kasaragod districts. This is a small increase from the 13 sites found in 2024. The Malabar Awareness and Rescue Centre for Wildlife (MARC) and the Social Forestry Divisions of Kannur and Kasaragod worked together to do the survey. Dr. Roshnath Ramesh of MARC, Rajeevan M., Assistant Conservator of Forests for the Kannur Social Forestry Division, and Jose Mathew, Assistant Conservator of Forests for the Kasaragod Social Forestry Division, led the exercise.

पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुडाच्या वार्षिक घरट्यांचे निरीक्षण सर्वेक्षणात या हंगामात कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांमध्ये 17 सक्रिय घरटे शोधण्यात आली आहेत. 2024 मध्ये आढळलेल्या 13 ठिकाणांपेक्षा ही वाढ खूपच कमी आहे. मलबार जागरूकता आणि बचाव केंद्र फॉर वाइल्डलाइफ (MARC) आणि कन्नूर आणि कासारगोडच्या सामाजिक वनीकरण विभागांनी एकत्रितपणे सर्वेक्षण केले. MARC चे डॉ. रोशनाथ रमेश, कन्नूर सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक राजीवन एम. आणि कासारगोड सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक जोस मॅथ्यू यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले.

3. Doctors at the All India Institute of Medical Sciences (AIIMS) in New Delhi have done a real-time ultrasound on a patient who was almost 12,000 kilometers away at India's Maitri research station in Antarctica. This is a big step forward for telemedicine. The breakthrough shows that it is possible to provide specialized diagnostic care in one of the most dangerous and remote places on Earth.

नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मधील डॉक्टरांनी अंटार्क्टिकामधील भारताच्या मैत्री संशोधन केंद्रात जवळजवळ १२,००० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका रुग्णावर रिअल-टाइम अल्ट्रासाउंड केले आहे. टेलिमेडिसिनसाठी हे एक मोठे पाऊल आहे. या यशावरून असे दिसून येते की पृथ्वीवरील सर्वात धोकादायक आणि दुर्गम ठिकाणी विशेष निदान सेवा प्रदान करणे शक्य आहे.

4. Sadhguru Jaggi Vasudev, a spiritual leader, has started the "Bhavya Bharat Bhushan Award," a national honor that recognizes people for their outstanding contributions to India's growth and well-being. The award was given out at the Isha Yoga Center during the Mahashivaratri celebrations, and Defense Minister Rajnath Singh was the main guest. The goal of the initiative is to recognize excellence in many areas that are important to the country's growth.

आध्यात्मिक नेते सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी "भव्य भारत भूषण पुरस्कार" सुरु केला आहे, जो भारताच्या विकास आणि कल्याणासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या लोकांना दिला जाणारा राष्ट्रीय सन्मान आहे. महाशिवरात्री उत्सवादरम्यान ईशा योग केंद्रात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे होते. देशाच्या विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या अनेक क्षेत्रांमध्ये उत्कृष्टतेला मान्यता देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

5. The US has flown a small nuclear reactor on a military cargo plane for the first time. This is a big step forward in being able to quickly use nuclear weapons. The Departments of Energy and Defense worked together to move a Ward microreactor made by Valar Atomics in California to Hill Air Force Base in Utah on a C-17 plane. When the reactor was flown, it didn't have any nuclear fuel in it. The protest shows that Washington wants to make advanced nuclear energy available to both the military

and the public. This is because energy needs are growing and competition for strategic resources is getting stronger.

अमेरिकेने पहिल्यांदाच लष्करी मालवाहू विमानातून एक लहान अणुभट्टी उडवली आहे. अणुशस्त्रांचा जलद वापर करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे. कॅलिफोर्नियातील व्हॅलर अॅटॉमिक्सने बनवलेला वॉर्ड मायक्रोरिअॅक्टर सी-१७ विमानातून युटा येथील हिल एअर फोर्स बेसवर हलविण्यासाठी ऊर्जा आणि संरक्षण विभागांनी एकत्र काम केले. जेव्हा अणुभट्टी उडवली गेली तेव्हा त्यात कोणतेही अणुइंधन नव्हते. या निषेधावरून असे दिसून येते की वॉशिंग्टन लष्कर आणि जनतेला प्रगत अणुऊर्जा उपलब्ध करून देऊ इच्छित आहे. याचे कारण म्हणजे ऊर्जेच्या गरजा वाढत आहेत आणि धोरणात्मक संसाधनांसाठी स्पर्धा वाढत आहे.

6. DBS Bank is the first bank in Asia-Pacific to test Visa Intelligent Commerce (VIC). This is a big step forward for agent-initiated digital payments. The goal of working with Visa is to make sure that AI-ready card credentials, authentication systems, and payment signals are all working properly. This will make sure that the ecosystem is ready for safe, consent-based transactions that AI agents can do on behalf of customers. The project puts DBS at the front of the line when it comes to turning the idea of agentic commerce into a real business across the region.

व्हिसा इंटेलिजेंट कॉमर्स (VIC) ची चाचणी घेणारी DBS बँक ही आशिया-पॅसिफिकमधील पहिली बँक आहे. एजंट-इनिशिएटेड डिजिटल पेमेंटसाठी हे एक मोठे पाऊल आहे. व्हिसासोबत काम करण्याचे उद्दिष्ट एआय-रेडी कार्ड क्रेडेन्शियल्स, ऑथेंटिकेशन सिस्टम आणि पेमेंट सिग्नल हे सर्व योग्यरित्या काम करत आहेत याची खात्री करणे आहे. यामुळे एआय एजंट ग्राहकांच्या वतीने करू शकतील अशा सुरक्षित, संमती-आधारित व्यवहारांसाठी इकोसिस्टम तयार आहे याची खात्री होईल. एजंट कॉमर्सच्या कल्पनेला संपूर्ण प्रदेशात खऱ्या व्यवसायात रूपांतरित करण्याच्या बाबतीत हा प्रकल्प DBS ला आघाडीवर ठेवतो.

7. Prime Minister Narendra Modi will meet with French President Emmanuel Macron to kick off the “India-France Year of Innovation” and improve strategic cooperation between the two countries. Macron’s three-day trip to India from February 17 to 19 shows how the two countries are working together more closely. They talked about AI, defense cooperation, technology partnerships, and the Indo-Pacific. The visit comes after a long period of high-level talks between the two leaders and shows that they are getting closer as the world changes politically. पंतप्रधान नरेंद्र मोदी “भारत-फ्रान्स नवोपक्रम वर्ष” सुरु करण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार्य सुधारण्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील. १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान मॅक्रॉन यांचा तीन दिवसांचा भारत दौरा दोन्ही देश एकत्र कसे अधिक जवळून काम करत आहेत हे दर्शवितो. त्यांनी एआय, संरक्षण सहकार्य, तंत्रज्ञान भागीदारी आणि इंडो-

पॅसिफिकबद्दल चर्चा केली. दोन्ही नेत्यांमधील उच्चस्तरीय चर्चेच्या दीर्घ कालावधीनंतर ही भेट आली आहे आणि जग राजकीयदृष्ट्या बदलत असताना ते जवळ येत असल्याचे दर्शवते.

8. A Class IV student from Guwahati has made Assam famous across the country by winning the Veergatha 5.0 Super 100 title. Ayesha Karim, a student at Sarala Birla Gyan Jyoti School in Amingaon, won the award for her powerful artwork showing how brave Major Sandeep Unnikrishnan was during the 2008 Mumbai terror attacks. Her success puts Assam on the national map because she is the only student from the state to get this honor in five years.

गुवाहाटी येथील चौथीच्या विद्यार्थिनीने वीरगाथा ५.० सुपर १०० किताब जिंकून आसामला देशभर प्रसिद्धी दिली आहे. अमीनगाव येथील सरला बिरला ज्ञान ज्योती शाळेतील विद्यार्थिनी आयेशा करीम हिने २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मेजर संदीप उन्नीकृष्णन किती शूर होते हे दाखवणाऱ्या तिच्या शक्तिशाली कलाकृतीसाठी हा पुरस्कार जिंकला. तिच्या यशामुळे आसामला राष्ट्रीय नकाशावर स्थान मिळाले आहे कारण गेल्या पाच वर्षांत हा सन्मान मिळवणारी ती राज्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे.

Current Affairs 18 February 2026

1. The National Highways Authority of India (NHAI) has announced a groundbreaking plan to build “Bee Corridors” along National Highways. This shows that they are serious about building infrastructure that will last. The change is from decorative roadside plants to green corridors that are good for the environment and help honeybees and other pollinators. The goal of the initiative is to deal with the rising ecological stress that has hurt pollination services, agricultural output, and overall biodiversity.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) राष्ट्रीय महामार्गाजवळ “मधमाशी कॉरिडॉर” बांधण्यासाठी एक अभूतपूर्व योजना जाहीर केली आहे. यावरून असे दिसून येते की ते टिकाऊ पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत गंभीर आहेत. सजावटीच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या वनस्पतींपासून ते पर्यावरणासाठी चांगले आणि मधमाश्या आणि इतर परागकणांना मदत करणारे हरित कॉरिडॉर बनवण्याचा हा बदल आहे. परागकण सेवा, कृषी उत्पादन आणि एकूण जैवविविधतेला हानी पोहोचवणाऱ्या वाढत्या पर्यावरणीय ताणाला तोंड देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

2. After the Indus Waters Treaty (IWT) was put on hold, the Jammu and Kashmir government is looking into new ways to manage water. Reports say that Chief Minister Omar Abdullah has talked to the Center about plans to send extra water from the Ravi River to the Jammu region and to restart the long-delayed Tulbul Navigation Barrage project in Kashmir. The 1960 treaty was put on hold by the Center in 2025 after the Pahalgam terror attack. This

made room for new hydrological planning in the Union Territory.

सिंधू पाणी करार (IWT) स्थगित झाल्यानंतर, जम्मू आणि काश्मीर सरकार पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे नवीन मार्ग शोधत आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी रावी नदीतून जम्मू प्रदेशात अतिरिक्त पाणी पाठवण्याच्या आणि काश्मीरमधील दीर्घकाळ प्रलंबित तुळबुल नेव्हिगेशन बॅरेज प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या योजनांबाबत केंद्राशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्राने २०२५ मध्ये १९६० चा करार स्थगित केला होता. यामुळे केंद्रशासित प्रदेशात नवीन जलविज्ञान नियोजनासाठी जागा उपलब्ध झाली.

3. Iran has released dramatic footage of its Khorramshahr-4 ballistic missile, which is one of Tehran's most powerful medium-range weapons. This comes at a time when tensions with the US are rising. The video, which was shared on state-linked sites, seems to be meant to send a message of deterrence as American aircraft carriers move near the Persian Gulf. The show comes at a time of increased strategic competition, with both sides strengthening their military positions in the area.

इराणने त्यांच्या खोरमशहर-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे नाट्यमय फुटेज प्रसिद्ध केले आहे, जे तेहरानच्या सर्वात शक्तिशाली मध्यम पल्ल्याच्या शस्त्रांपैकी एक आहे. हे अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिकेसोबत तणाव वाढत आहे. राज्यांशी संबंधित साइट्सवर शेअर केलेला हा व्हिडिओ अमेरिकन विमानवाहू जहाजे पर्शियन आखाताजवळून जात असताना प्रतिबंधकतेचा संदेश देण्यासाठी असल्याचे दिसते. हा शो वाढत्या धोरणात्मक स्पर्धेच्या वेळी येत आहे, दोन्ही बाजूंनी या भागात त्यांच्या लष्करी स्थानांना बळकटी दिली जात आहे.

4. On Tuesday, Delhi Chief Minister Rekha Gupta opened the CM Shri School in Sarojini Nagar. This was the start of what the government calls India's first comprehensive education model powered by AI. Also, the first stones were laid for 75 CM Shri School projects in the national capital. The National Education Policy supports the initiative, which aims to provide high-quality public education that uses technology.

मंगळवारी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सरोजिनी नगरमध्ये सीएम श्री स्कूलचे उद्घाटन केले. सरकार ज्याला एआय-संचालित भारतातील पहिले व्यापक शिक्षण मॉडेल म्हणते त्याची ही सुरुवात होती. तसेच, राष्ट्रीय राजधानीत ७५ सीएम श्री स्कूल प्रकल्पांची पहिली पायाभरणी करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण धोरण या उपक्रमाला समर्थन देते, ज्याचा उद्देश तंत्रज्ञानाचा वापर करणारे उच्च दर्जाचे सार्वजनिक शिक्षण प्रदान करणे आहे.

5. Scientists have found a 5,000-year-old bacterium in ice in Romania that has been preserved underground and can resist several modern antibiotics. The find has made people worry about the dangers of melting ice in a warming climate. The strain, which was found in the Scărișoara Ice Cave, lived for thousands of years in frozen isolation, but it is resistant to

drugs that are commonly used in today's medical practice.

रोमानियातील बर्फात शास्त्रज्ञांना ५,००० वर्षे जुना जीवाणू सापडला आहे जो जमिनीखाली जतन केला गेला आहे आणि अनेक आधुनिक प्रतिजैविकांना प्रतिकार करू शकतो. या शोधामुळे लोकांना उष्ण हवामानात बर्फ वितळण्याच्या धोक्यांबद्दल चिंता वाटू लागली आहे. स्कायरिसोआरा बर्फाच्या गुहेत आढळणारा हा प्रकार हजारो वर्षे गोठलेल्या अवस्थेत जगला होता, परंतु तो आजच्या वैद्यकीय व्यवहारात सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या औषधांना प्रतिरोधक आहे.

6. The sail training ship INS Tarangini is one of the most important ships coming to Visakhapatnam for the International Fleet Review (IFR) 2026 and the multinational naval exercise MILAN, which starts on February 18. About 75 naval ships, including 20 foreign warships, are expected to take part in the two maritime events. This shows how India's naval diplomacy is growing in the Indo-Pacific.

१८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू (IFR) २०२६ आणि बहुराष्ट्रीय नौदल सराव मिलानसाठी विशाखापट्टणमला येणाऱ्या जहाजांपैकी आयएनएस तरंगिनी हे जहाज प्रशिक्षण जहाज सर्वात महत्वाचे आहे. या दोन्ही सागरी कार्यक्रमांमध्ये २० परदेशी युद्धनौकांसह सुमारे ७५ नौदल जहाजे भाग घेण्याची अपेक्षा आहे. यावरून भारताची नौदल राजनैतिक क्षमता इंडो-पॅसिफिकमध्ये कशी वाढत आहे हे दिसून येते.

7. India and France have upgraded their relationship to a "Special Global Strategic Partnership," which means they will work together more closely on defense, innovation, and global governance. Prime Minister Narendra Modi made the announcement after having a lot of talks with French President Emmanuel Macron during Macron's official visit to India from February 17 to 19. At a joint press conference, Prime Minister Modi called the relationship "broad" and "looking ahead." He stressed that innovation thrives on working together and that we need to work together more during this time of global uncertainty.

भारत आणि फ्रान्सने त्यांचे संबंध "विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी" मध्ये सुधारित केले आहेत, म्हणजेच ते संरक्षण, नवोपक्रम आणि जागतिक प्रशासन यावर अधिक जवळून एकत्र काम करतील. १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी बरीच चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी संबंधांना "व्यापक" आणि "पुढे पाहणारे" म्हटले. त्यांनी यावर भर दिला की एकत्र काम केल्याने नवोपक्रम वाढतो आणि जागतिक अनिश्चिततेच्या या काळात आपल्याला अधिक एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे.

8. The Supreme Court made a historic decision that menstrual health is a part of the right to dignity and should be protected by the Constitution. The decision is a big step toward

ending “period poverty” in India and changes the way people think about menstrual health from a welfare issue to one of equality and public policy. The court said that even though toilets and household taps have been built better, these changes have not led to the effective end of menstrual deprivation. Access is still uneven, and many facilities don’t work, which shows the difference between what policies say they want to do and what actually happens. सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला की मासिक पाळीचे आरोग्य हे सन्मानाच्या अधिकाराचा एक भाग आहे आणि संविधानाने त्याचे संरक्षण केले पाहिजे. हा निर्णय भारतातील “मासिक पाळीची गरिबी” संपवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे आणि लोकांचा मासिक पाळीच्या आरोग्याबद्दलचा विचार कल्याणकारी मुद्द्यापासून समानता आणि सार्वजनिक धोरणात बदलतो. न्यायालयाने म्हटले आहे की शौचालये आणि घरगुती नळ चांगले बांधले गेले असले तरी, या बदलांमुळे मासिक पाळीच्या वंचिततेचा प्रभावी अंत झाला नाही. प्रवेश अजूनही असमान आहे आणि अनेक सुविधा काम करत नाहीत, जे धोरणे काय करू इच्छितात आणि प्रत्यक्षात काय होते यातील फरक दर्शवते.

Current Affairs 19 February 2026

1. At the India AI Impact Summit 2026, the Ministry of Electronics and Information Technology (MeitY) showed off VoicERA, an open-source, end-to-end Voice AI stack. The project is a big step toward making India’s Digital Public Infrastructure better for voice technologies that work in more than one language. The Digital India BHASHINI Division, which is part of the Digital India Corporation, led the launch. This shows that the government is working to make AI systems that work for everyone and at a large scale.

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) VoicERA, एक ओपन-सोर्स, एंड-टू-एंड व्हॉइस एआय स्टॅक सादर केला. हा प्रकल्प एकापेक्षा जास्त भाषांमध्ये काम करणाऱ्या व्हॉइस तंत्रज्ञानासाठी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा अधिक चांगल्या बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनचा भाग असलेल्या डिजिटल इंडिया भाशिनी विभागाने या लॉचचे नेतृत्व केले. यावरून असे दिसून येते की सरकार सर्वांसाठी आणि मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या एआय सिस्टम बनवण्यासाठी काम करत आहे.

2. The Ministry of Electronics and Information Technology (MeitY) has released the “AI Impact Startup Book” at the India AI Impact Summit 2026. This book gives a complete picture of India’s AI and deep-tech startup ecosystem. The collection shows the size, variety, and global reach of Indian AI businesses. It is a major step forward in keeping track of the country’s shift from experimentation to innovation that is competitive on a global scale.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये “एआय इम्पॅक्ट स्टार्टअप बुक” प्रकाशित केले. हे पुस्तक भारताच्या एआय आणि डीप-टेक स्टार्टअप इकोसिस्टमचे संपूर्ण चित्र देते. हे संग्रह भारतीय एआय व्यवसायांचा आकार, विविधता आणि जागतिक पोहोच दर्शविते. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक असलेल्या प्रयोगाकडून नवोपक्रमाकडे देशाच्या बदलाचा मागोवा ठेवण्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे.

3. Artificial intelligence has made its way into India’s elections. At the India AI Impact Summit 2026, Bihar showed off a mobile-based AI-powered remote voting system. The Bihar State Election Commission called the platform a “digital governance innovation” that would make things easier to get to. The system was first used in the 2025 elections for urban local bodies, and it might be used again in future Assembly elections.

भारतातील निवडणुकांमध्ये कृत्रिम बुद्धिमतेचा वापर झाला आहे. इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये, बिहारने मोबाइल-आधारित एआय-संचालित रिमोट मतदान प्रणालीचे प्रदर्शन केले. बिहार राज्य निवडणूक आयोगाने या प्लॅटफॉर्मला “डिजिटल गव्हर्नन्स इनोव्हेशन” म्हटले आहे जे गोष्टी पोहोचणे सोपे करेल. ही प्रणाली पहिल्यांदा २०२५ च्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरली गेली आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकीत ती पुन्हा वापरली जाऊ शकते.

4. India has signed a five-year deal with the United Nations World Food Program (WFP) to help end world hunger by providing rice on a regular basis. The move makes New Delhi’s role in dealing with food insecurity stronger as humanitarian crises grow in Africa, West Asia, and areas affected by conflict. The agreement shows that India is becoming more involved in global food security and humanitarian work.

भारताने संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमा (WFP) सोबत पाच वर्षांचा करार केला आहे ज्यामुळे जगभरातील लोकांना नियमितपणे तांदूळ पुरवून उपासमार संपवण्यास मदत होईल. आफ्रिका, पश्चिम आशिया आणि संघर्षग्रस्त भागात मानवीय संकट वाढत असताना अन्न असुरक्षिततेचा सामना करण्यात नवी दिल्लीची भूमिका या निर्णयामुळे अधिक मजबूत झाली आहे. या करारातून असे दिसून येते की भारत जागतिक अन्न सुरक्षा आणि मानवतावादी कार्यात अधिक सहभागी होत आहे.

5. India has signed a five-year deal with the United Nations World Food Programme (WFP) to help fight hunger around the world by sending rice to the WFP on a regular basis. The move gives New Delhi a stronger role in fighting food insecurity as humanitarian crises grow in Africa, West Asia, and areas affected by conflict. The agreement shows that India is becoming more involved in helping with food security and humanitarian issues around the world.

भारताने संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमासोबत (WFP) पाच वर्षांचा करार केला आहे, ज्यामुळे जगभरातील उपासमारीशी लढण्यास मदत होईल आणि WFP ला

नियमितपणे तांदूळ पाठवला जाईल. आफ्रिका, पश्चिम आशिया आणि संघर्षग्रस्त भागात मानवीय संकट वाढत असताना अन्न असुरक्षिततेची लढण्यात नवी दिल्लीला या निर्णयामुळे एक मजबूत भूमिका मिळते. या करारातून असे दिसून येते की भारत जगभरातील अन्न सुरक्षा आणि मानवतावादी समस्यांमध्ये मदत करण्यात अधिक सहभागी होत आहे.

6. On February 19, world leaders will meet at Bharat Mandapam in New Delhi for the India AI Impact Summit 2026 to officially adopt the “Delhi Declaration.” This is a key moment in the governance of technology around the world. The deal is being called the “Magna Carta of AI” because it changes the focus of the global conversation from narrow risk management to broad development, fairness, and growth driven by innovation. The Delhi framework is different from previous summits in Bletchley Park and Seoul, which focused on existential risks. Instead, it reflects priorities coming from the Global South.

१९ फेब्रुवारी रोजी, जागतिक नेते नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ साठी “दिल्ली घोषणापत्र” अधिकृतपणे स्वीकारण्यासाठी एकत्र येतील. जगभरातील तंत्रज्ञानाच्या प्रशासनात हा एक महत्त्वाचा क्षण आहे. या कराराला “एआयचा मॅगना कार्टा” म्हटले जात आहे कारण ते जागतिक संभाषणाचे केंद्रबिंदू अरुंद जोखीम व्यवस्थापनापासून व्यापक विकास, निष्पक्षता आणि नवोपक्रमाद्वारे चालणाऱ्या वाढीकडे बदलते. दिल्लीची चौकट ब्लेचली पार्क आणि सोलमधील मागील शिखर परिषदांपेक्षा वेगळी आहे, जी अस्तित्वातील जोखमींवर केंद्रित होती. त्याऐवजी, ते ग्लोबल साउथमधून येणाऱ्या प्राधान्यांना प्रतिबिंबित करते.

7. Day 3 of the India AI Impact Summit 2026 at Bharat Mandapam, New Delhi, saw a lot of people getting involved and big announcements from big tech companies. India became a key meeting place for AI governance and deployment in emerging markets, with a focus on “Responsible AI,” digital connectivity, talent development, and increasing computing power.

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ च्या तिसऱ्या दिवशी अनेक लोक सहभागी झाले आणि मोठ्या टेक कंपन्यांकडून मोठ्या घोषणा झाल्या. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये एआय प्रशासन आणि तैनातीसाठी भारत एक प्रमुख बैठकीचे ठिकाण बनले, ज्यामध्ये “जबाबदार एआय”, डिजिटल कनेक्टिव्हिटी, प्रतिभा विकास आणि वाढती संगणकीय शक्ती यावर लक्ष केंद्रित केले गेले.

8. Poland has barred Chinese-made vehicles from entering its military installations, citing national security concerns linked to modern automotive technology. The Chief of the General Staff of the Polish Armed Forces made the announcement after looking at the risks of digital systems being used more and more in cars. Authorities said that the goal of the measure is to lower the risk of uncontrolled

access to and use of data and to make sensitive defense infrastructure safer.

आधुनिक ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेचा हवाला देत पोलंडने चिनी बनावटीच्या वाहनांना त्यांच्या लष्करी प्रतिष्ठानांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. कारमध्ये डिजिटल सिस्टीमचा वापर वाढत्या प्रमाणात होण्याचे धोके पाहिल्यानंतर पोलिश सशस्त्र दलाच्या प्रमुखांनी ही घोषणा केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की या उपाययोजनाचे उद्दिष्ट डेटाच्या अनियंत्रित प्रवेशाचा आणि वापराचा धोका कमी करणे आणि संवेदनशील संरक्षण पायाभूत सुविधा अधिक सुरक्षित करणे आहे.

Current Affairs 20 February 2026

1. After the last armed Maoist, Suresh Koda, gave up in Munger district, Bihar was officially declared free of Naxal activities. The development is a big step forward in the State’s long fight against Left Wing Extremism. Authorities have confirmed that there are no armed Naxalite groups operating in any of the districts that were previously affected. Rakesh Kumar, the Deputy Inspector General of Police for the Munger range, said that all 23 districts that were once affected by Naxalism are now free of organized armed groups.

मुंगेर जिल्ह्यात शेवटचा सशस्त्र माओवादी सुरेश कोडा याने हार मानल्यानंतर, बिहारला अधिकृतपणे नक्षलवादी कारवायामुक्त घोषित करण्यात आले. डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांविरुद्धच्या राज्यातील दीर्घ लढाईतील हा एक मोठा टप्पा आहे. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की पूर्वी प्रभावित झालेल्या कोणत्याही जिल्ह्यात एकही सशस्त्र नक्षलवादी गट कार्यरत नाही. मुंगेर रेंजचे पोलिस उपमहानिरीक्षक राकेश कुमार म्हणाले की, एकेकाळी नक्षलवादाने प्रभावित असलेले सर्व 23 जिल्हे आता संघटित सशस्त्र गटांपासून मुक्त आहेत.

2. The Kerala State Cabinet has approved the Kerala Nativity Card Bill, which gives the government the power to issue Nativity Cards as an official form of identification for accessing State services and meeting social needs. The card that is being proposed is based on the current Nativity Certificate, which proves that someone is from Kerala. The Chief Minister’s Office says that the card will be an official document for services provided by the State government. The Bill is likely to be introduced when the Kerala Legislative Assembly meets again on February 23.

केरळ राज्य मंत्रिमंडळाने केरळ नेटिव्हिटी कार्ड विधेयकाला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे सरकारला राज्य सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी अधिकृत ओळखपत्र म्हणून नेटिव्हिटी कार्ड जारी करण्याचा अधिकार मिळतो. प्रस्तावित केलेले कार्ड सध्याच्या नेटिव्हिटी प्रमाणपत्रावर आधारित आहे, जे कोणीतरी केरळचे आहे हे सिद्ध करते. मुख्यमंत्री कार्यालयाचे म्हणणे आहे की हे कार्ड राज्य सरकारकडून प्रदान केलेल्या सेवांसाठी एक अधिकृत दस्तऐवज असेल. 23 फेब्रुवारी रोजी

केरळ विधानसभेची पुन्हा बैठक झाल्यावर हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.

3. LHS 1903, which is also called TOI-1730 or G 107-55, is a small M-dwarf star in the constellation Lynx that is 116.3 light-years away. It is cooler and darker than the Sun, and it has a small planetary system that has called into question current theories about how planets form. CHEOPS, a spacecraft from the European Space Agency, has found an unusual arrangement that goes against what was thought to be true.

LHS 1903, ज्याला TOI-1730 किंवा G 107-55 असेही म्हणतात, हा ११६.३ प्रकाशवर्षे दूर असलेल्या लिंक्स नक्षत्रातील एक लहान M-बौना तारा आहे. तो सूर्यापेक्षा थंड आणि गडद आहे आणि त्याच्याकडे एक लहान ग्रह प्रणाली आहे ज्यामुळे ग्रह कसे तयार होतात याबद्दलच्या सध्याच्या सिद्धांतांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या CHEOPS या अंतराळयानाने एक असामान्य व्यवस्था शोधली आहे जी सत्य मानल्या जाणाऱ्या गोष्टींविरोध जाते.

4. The successful qualification level load test of the drogue parachute for the Gaganyaan program gave India's first human spaceflight mission a big boost. The Defence Research and Development Organisation (DRDO) and the Indian Space Research Organisation (Isro) worked together to do the test at the Rail Track Rocket Sledge (RTRS) facility in Chandigarh. The milestone makes India more ready for crewed spaceflight as part of the ambitious Gaganyaan mission.

गगनयान कार्यक्रमासाठी ड्रोग पॅराशूटच्या यशस्वी पात्रता पातळी लोड चाचणीमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेला मोठी चालना मिळाली. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संघटना (ISRO) यांनी चंदीगडमधील रेल ट्रॅक रॉकेट स्लेज (RTRS) सुविधेवर ही चाचणी करण्यासाठी एकत्र काम केले. महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेचा भाग म्हणून क्रू अंतराळ उड्डाणासाठी भारत अधिक सज्ज झाला आहे.

5. India is set to strengthen its sea-based nuclear deterrent with the commissioning of INS Aridhman, the third indigenous Arihant-class nuclear-powered ballistic missile submarine (SSBN). The submarine, designated S4, is expected to be inducted into the Indian Navy by April-May after completing final stages of sea trials. Once commissioned, it will mark a significant milestone in India's quest for credible and continuous at-sea nuclear deterrence.

भारताने अरिहंत-वर्गातील अणुऊर्जेवर चालणारी तिसरी स्वदेशी बनावटीची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (SSBN) आयएनएस अरिधमानच्या कमिशनिंगसह समुद्रावर आधारित अणुप्रतिरोधक क्षमता मजबूत करण्यासाठी सज्ज झाले आहे. S4 म्हणून नियुक्त केलेली ही पाणबुडी समुद्री चाचण्यांचे अंतिम टप्पे पूर्ण केल्यानंतर एप्रिल-मे पर्यंत भारतीय नौदलात सामील होण्याची अपेक्षा आहे. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, ती विश्वासार्ह आणि सतत समुद्रात

अणुप्रतिरोधक क्षमता निर्माण करण्याच्या भारताच्या प्रयत्नात एक महत्वाचा टप्पा ठरेल.

6. At the Milano-Cortina 2026 Winter Paralympics, athletes from Russia and Belarus will be able to compete under their national flags. This is a big change from the rules that were in place in 2022. The International Paralympic Committee (IPC) has confirmed that both countries will only get a small number of spots. This means that their athletes will be able to compete with full national recognition, including flags and anthems during medal ceremonies.

मिलानो-कॉर्टिना २०२६ हिवाळी पॅरालिंपिकमध्ये, रशिया आणि बेलारूसमधील खेळाडू त्यांच्या राष्ट्रीय ध्वजाखाली स्पर्धा करू शकतील. २०२२ मध्ये लागू असलेल्या नियमांपेक्षा हा एक मोठा बदल आहे. आंतरराष्ट्रीय पॅरालिंपिक समितीने (IPC) पुष्टी केली आहे की दोन्ही देशांना फक्त काही जागा मिळतील. याचा अर्थ असा की त्यांचे खेळाडू पदक समारंभात ध्वज आणि राष्ट्रगीतांसह संपूर्ण राष्ट्रीय मान्यतेसह स्पर्धा करू शकतील.

7. On Thursday, the three-day Rajkiya Itkhori Mahotsav began in the Chatra district. Senior state leaders and local residents took part. Jharkhand's finance minister Radha Krishana Kishore opened the annual cultural festival with the help of excise minister Yogendra Prasad and Chatra Member of Parliament Kalicharan Singh. The event honors the area's cultural, spiritual, and tourism history, with a focus on the historic Bhadrakali Temple in Itkhori.

गुरुवारी, चतरा जिल्ह्यात तीन दिवसांचा राजकिया इटखोरी महोत्सव सुरू झाला. ज्येष्ठ राज्यातील नेते आणि स्थानिक रहिवासी सहभागी झाले. झारखंडचे अर्थमंत्री राधाकृष्ण किशोर यांनी उत्पादन शुल्क मंत्री योगेंद्र प्रसाद आणि चतरा खासदार कालीचरण सिंह यांच्या मदतीने वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम इटखोरीतील ऐतिहासिक भद्रकाली मंदिरावर लक्ष केंद्रित करून, या क्षेत्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पर्यटन इतिहासाचा सन्मान करतो.

8. The Supreme Court of India looked into a request for a special legal framework to recognize hate-based offenses while also addressing growing concerns about hate crimes and hate speech. They urged people to be careful with divisive public statements.

द्वेषावर आधारित गुन्ह्यांना मान्यता देण्यासाठी आणि द्वेषपूर्ण गुन्हे आणि द्वेषपूर्ण भाषणांबद्दलच्या वाढत्या चिंतेला संबोधित करण्यासाठी विशेष कायदेशीर चौकटीची मागणी करणाऱ्या विनंतीवर सर्वोच्च न्यायालयाने विचार केला. त्यांनी लोकांना फुटीरतावादी सार्वजनिक विधानांपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले.

Current Affairs 21 February 2026

1. More than 500,000 pangolins were taken from the wild between 2016 and 2024. This shows how big the illegal wildlife trade is as World Pangolin Day 2026 brings attention to the species' situation. CITES has released a new report that says 553,042 pangolins were seized

in 2,222 cases in 49 countries over the course of eight years. At least 74 countries were involved in illegal trade, which took place along 178 different routes.

२०१६ ते २०२४ दरम्यान जंगलातून ५,००,००० हून अधिक पेंगोलिन पकडण्यात आले. २०२६ च्या जागतिक पेंगोलिन दिनानिमित्त या प्रजातीच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले जात असल्याने यावरून वन्यजीवांचा बेकायदेशीर व्यापार कित्ती मोठा आहे हे दिसून येते. CITES ने एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की आठ वर्षांच्या कालावधीत ४९ देशांमध्ये २,२२२ प्रकरणांमध्ये ५,५३,०४२ पेंगोलिन जप्त करण्यात आले. १७८ वेगवेगळ्या मार्गांनी होणाऱ्या बेकायदेशीर व्यापारात किमान ७४ देश सहभागी होते.

2. Donald Trump, the President of the United States, has said that he will sign an executive order putting a 10% tariff on goods from all over the world. This comes just hours after the US Supreme Court ruled that his reciprocal tariff system was illegal. The move is a big step up in trade policy tensions and comes after a major court ruling against one of his main economic plans. Trump said at a press conference that the new tariff would be added to the existing duties under Section 122. He also said that investigations were beginning under Section 301 and other rules to stop what he called unfair trading practices.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की ते जगभरातील वस्तूवर १०% कर लावण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करतील. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांची परस्पर कर प्रणाली बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिल्यानंतर काही तासांतच हे पाऊल उचलले आहे. हे पाऊल व्यापार धोरणातील तणावात एक मोठे पाऊल आहे आणि त्यांच्या मुख्य आर्थिक योजनांपैकी एकाच्या विरोधात न्यायालयाने दिलेल्या एका मोठ्या निर्णयानंतर आले आहे. ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की कलम १२२ अंतर्गत विद्यमान कर्तव्यांमध्ये नवीन कर जोडला जाईल. त्यांनी असेही सांगितले की अनुचित व्यापार पद्धती थांबवण्यासाठी कलम ३०१ आणि इतर नियमांनुसार चौकशी सुरु होत आहे.

3. During the first session of the International Conference on Chemistry in Multidisciplinary Research (ICCMR-2026), Nagaland University gave Lifetime Achievement Awards to five well-known academics. The conference took place from February 18 to 20 at I Ihoshe Kinimi Hall in Lumami. It brought together top scholars from India and other countries. The awards honored outstanding work in chemical sciences and related fields. They showed how dedicated the university is to promoting research and academic excellence in the Northeast. बहुविद्याशाखीय संशोधनातील रसायनशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या (ICCMR-२०२६) पहिल्या सत्रादरम्यान, नागालँड विद्यापीठाने पाच प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केले. ही परिषद १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान लुमामी येथील आय इहोशे किनिमी हॉलमध्ये झाली. यामध्ये भारत आणि इतर

देशांतील शीर्ष विद्वानांना एकत्र आणण्यात आले. रासायनिक विज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव या पुरस्कारांनी केला. त्यांनी ईशान्येकडील संशोधन आणि शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ कित्ती समर्पित आहे हे दाखवून दिले.

4. Amit Shah, the Union Home Minister, has started the second phase of the Vibrant Village Program in Assam. This is a big step toward improving infrastructure and people's lives in border areas. The goal of the project is to turn villages along the Bangladesh border into centers of development that meet national growth standards. The program began in the village of Natanpur in the Barak Valley region. The move is part of the Centre's larger plan to make sure that border villages are not seen as remote areas, but as important places for infrastructure and social and economic growth.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाममध्ये व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामचा दुसरा टप्पा सुरु केला आहे. सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा आणि लोकांचे जीवनमान सुधारण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. बांगलादेश सीमेवरील गावांना राष्ट्रीय विकास मानके पूर्ण करणाऱ्या विकास केंद्रांमध्ये रूपांतरित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. बराक व्हॅली प्रदेशातील नटनपूर गावात या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

सीमावर्ती गावांना दुर्गम भाग म्हणून न पाहता पायाभूत सुविधा आणि सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी महत्वाचे ठिकाण म्हणून पाहिले जावे यासाठी केंद्राच्या मोठ्या योजनेचा हा एक भाग आहे.

5. India officially joined the US-led Pax Silica strategic alliance after signing the Pax Silica Declaration in front of US Under Secretary of State for Economic Affairs Jacob Helberg and Union Minister Ashwini Vaishnaw. The move is a big step toward improving cooperation between the two countries in important minerals, semiconductors, and artificial intelligence (AI).

अमेरिकेच्या आर्थिक व्यवहार विभागाचे अवर सचिव जेकब हेलबर्ग आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर पॅक्स सिलिका घोषणापत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर भारत अधिकृतपणे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पॅक्स सिलिका धोरणात्मक आघाडीत सामील झाला. हे पाऊल दोन्ही देशांमधील महत्वाचे खनिजे, सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मध्ये सहकार्य सुधारण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

6. Mani Shankar Mukherjee, a famous Bengali writer who went by the pen name Sankar, died in Kolkata at the age of 92. The writer, who won the Sahitya Akademi Award, died in a private hospital because of health problems related to old age. He has two daughters who are still alive. His death ends a remarkable time in literature that shaped Bengali fiction for more than seventy years.

शंकर या टोपणनावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध बंगाली लेखक मणिशंकर मुखर्जी यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी कोलकाता येथे निधन झाले. साहित्य अकादमी पुरस्कार

विजेते हे लेखक वृद्धापकाळाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे एका खाजगी रुग्णालयात निधन पावले. त्यांना दोन मुली आहेत ज्या अजूनही जिवंत आहेत. त्यांच्या निधनाने सत्तर वर्षांहून अधिक काळ बंगाली कादंबरीला आकार देणाऱ्या साहित्यातील एका उल्लेखनीय काळाचा अंत झाला.

7. The Prime Minister of India officially recognized the new world order in the Rajya Sabha. India has a tough job ahead of it: it needs to change its national identity and how it deals with other countries in order to protect its future interests. This is because the balance of power in the world is changing and multilateral structures are breaking down.

भारताच्या पंतप्रधानांनी राज्यसभेत नवीन जागतिक व्यवस्थेला अधिकृतपणे मान्यता दिली. भारतासमोर एक कठीण काम आहे: भविष्यातील हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी त्याला आपली राष्ट्रीय ओळख आणि इतर देशांशी कसे वागावे हे बदलण्याची आवश्यकता आहे. कारण जगातील शक्ती संतुलन बदलत आहे आणि बहुपक्षीय संरचना तुटत आहेत.

8. A Private Member's Bill has been introduced in Parliament that would change the Constitution to require social diversity in higher judicial appointments and set up regional benches of the Supreme Court (SC) of India. The goal is to make the highest court more accessible to people all over the country.

उच्च न्यायालयीन नियुक्त्यांमध्ये सामाजिक विविधता आवश्यक करण्यासाठी आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या (SC) प्रादेशिक खंडपीठांची स्थापना करण्यासाठी संविधानात बदल करणारे एक खाजगी सदस्य विधेयक संसदेत सादर करण्यात आले आहे. देशातील सर्व लोकांसाठी सर्वोच्च न्यायालय अधिक सुलभ बनवण्याचे उद्दिष्ट आहे.

Current Affairs 23 February 2026

1. The government of Karnataka is looking into a plan to limit or ban the use of mobile phones by kids under 16 because they are worried about kids getting addicted to digital devices and seeing harmful content online. The problem was brought up in the State Assembly and at a meeting with university vice-chancellors. This shows that more and more people are worried about how social media and AI affect young people.

कर्नाटक सरकार 16 वर्षांखालील मुलांकडून मोबाईल फोनचा वापर मर्यादित करण्याची किंवा त्यावर बंदी घालण्याची योजना आखत आहे कारण त्यांना मुले डिजिटल उपकरणांचे व्यसन लागतील आणि ऑनलाइन हानिकारक सामग्री पाहतील याची चिंता आहे. राज्य विधानसभेत आणि विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत ही समस्या उपस्थित करण्यात आली. यावरून असे दिसून येते की सोशल मीडिया आणि एआय तरुणांवर कसा परिणाम करतात याबद्दल अधिकाधिक लोक चिंतेत आहेत.

2. IndiGo has named Captain Rohit Rikhye as the new Head of its Operations Control Center (OCC). This is a big change in leadership after

the airline's operations were disrupted in December 2025. The change comes at a time when India's biggest airline by market share is under more regulatory scrutiny and is reorganizing its own operations. Rikhye is taking over for Jason Herter, who is leaving the airline.

इंडिगोने त्यांच्या ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (OCC) चे नवे प्रमुख म्हणून कॅप्टन रोहित रिख्या यांची नियुक्ती केली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये एअरलाइनचे कामकाज विस्कळीत झाल्यानंतर नेतृत्वातील हा एक मोठा बदल आहे. हा बदल अशा वेळी झाला आहे जेव्हा बाजार हिस्सा असलेल्या भारतातील सर्वात मोठी एअरलाइन अधिक नियामक तपासणीखाली आहे आणि स्वतःच्या ऑपरेशन्सची पुनर्रचना करत आहे. एअरलाइन सोडणाऱ्या जेसन हर्टरची जागा रिख्या घेत आहेत.

3. At the 2026 Managing India Awards put on by the All India Management Association (AIMA), Karan Adani, Managing Director of Adani Ports & SEZ Ltd and Adani Cement Ltd, was named Business Leader of the Year. During AIMA's Platinum Jubilee celebrations in New Delhi, which marked the organization's 70th Foundation Day and 20th National Management Day, the award was given.

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) द्वारे आयोजित २०२६ च्या मॅनेजिंग इंडिया अवॉर्ड्समध्ये, अदानी पोर्ट्स अँड सेझ लिमिटेड आणि अदानी सिमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांना बिझनेस लीडर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या AIMA च्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभात, जे संस्थेच्या ७० व्या स्थापना दिनानिमित्त आणि २० व्या राष्ट्रीय व्यवस्थापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते, हा पुरस्कार देण्यात आला.

4. The community-led restoration of a 475-year-old cathedral in Vasai has gotten attention from all over the world. The Our Lady of Grace Cathedral in Papdy village won the Award of Merit at the 2025 UNESCO Asia-Pacific Awards for Cultural Heritage Conservation, which were announced in Bangkok. The award honors the successful restoration of a Portuguese-era building from the 16th century using traditional craftsmanship and community involvement.

वसईतील ४७५ वर्षे जुन्या कॅथेड्रलच्या समुदायाच्या नेतृत्वाखालील जीर्णोद्धाराने जगभरातून लक्ष वेधले आहे. बँकॉकमध्ये जाहीर झालेल्या २०२५ च्या युनेस्को आशिया-पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारांमध्ये पापडी गावातील अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रलला मेरिट पुरस्कार मिळाला. पारंपारिक कारागिरी आणि समुदायाच्या सहभागाचा वापर करून १६ व्या शतकातील पोर्तुगीज काळातील इमारतीच्या यशस्वी जीर्णोद्धारसाठी हा पुरस्कार दिला जातो.

5. Soundala village in Maharashtra has declared itself a "caste-free" village as part of a major social reform effort. The Gram Sabha passed a unanimous resolution on February 5, 2026, saying that the community would not accept caste-based differences and would

instead promote equality under the motto “Aamchi jaat... manav,” which means “my caste is humanity.” The move has gotten a lot of attention because it is a grassroots effort to change the way people see themselves in the community based on shared human values.

महाराष्ट्रातील सौंदर्या गावाने एका मोठ्या सामाजिक सुधारणा प्रयत्नांचा भाग म्हणून स्वतःला “जातमुक्त” गाव घोषित केले आहे. ग्रामसभेने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी एकमताने ठराव मंजूर केला, ज्यामध्ये म्हटले होते की हा समुदाय जाती-आधारित फरक स्वीकारणार नाही आणि त्याऐवजी “आमची जात... मानव” या ब्रीदवाक्याखाली समानतेला प्रोत्साहन देईल, ज्याचा अर्थ “माझी जात मानवता आहे” असा होतो. या हालचालीला खूप लक्ष वेधले गेले आहे कारण सामायिक मानवी मूल्यांवर आधारित समुदायात लोक स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा हा एक तळागाळातील प्रयत्न आहे.

6. At the 2026 EE British Academy of Film and Television Arts (BAFTA) Awards, Jessie Buckley won Best Actress, continuing her strong run of awards this season. The Royal Festival Hall in London hosted the event, which was a big step forward in Buckley’s career. The Irish actress won the same award at the Irish Film and Television Academy Awards in Dublin just two days before this one. This solidified her position as the best this season.

२०२६ च्या EE ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (BAFTA) पुरस्कारांमध्ये, जेसी बकलीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला, या हंगामात तिच्या पुरस्कारांची जोरदार मालिका सुरु ठेवली. लंडनमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, जे बकलीच्या कारकिर्दीतील एक मोठे पाऊल होते. या कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी डब्लिनमध्ये झालेल्या आयरिश फिल्म अँड टेलिव्हिजन अकादमी पुरस्कारांमध्ये आयरिश अभिनेत्रीने हाच पुरस्कार जिंकला. यामुळे या हंगामातील सर्वोत्तम म्हणून तिचे स्थान मजबूत झाले.

7. The “Vanjeevi Didi” program at the Palamu Tiger Reserve (PTR) in Jharkhand is a community-driven conservation effort that aims to give women the tools they need to protect forests and wildlife. The south division of PTR started the project to raise awareness at the grassroots level and get more people involved in protecting biodiversity.

झारखंडमधील पलामू व्याघ्र प्रकल्प (PTR) येथे “वंजीवी दीदी” कार्यक्रम हा एक समुदाय-चालित संवर्धन प्रयत्न आहे ज्याचा उद्देश महिलांना जंगले आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली साधने देणे आहे. पीटीआरच्या दक्षिण विभागाने तळागाळात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी हा प्रकल्प सुरु केला.

8. “Boong,” a Manipuri-language coming-of-age movie, won the Best Children’s & Family Film award at the 2026 British Academy of Film and Television Arts (BAFTA) Awards. This is a huge

win for Indian cinema. The win is a big deal because it shows that regional Indian stories are getting a lot of attention around the world.

२०२६ च्या ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (बाफ्टा) पुरस्कारांमध्ये मणिपुरी भाषेतील ‘बूंग’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हा एक मोठा विजय आहे. हा विजय खूप मोठा आहे कारण त्यातून दिसून येते की प्रादेशिक भारतीय कथांना जगभरात खूप लक्ष वेधले जात आहे.

Current Affairs 24 February 2026

1. Prime Minister Narendra Modi opened the last parts of the Namo Bharat Regional Rapid Transit System (RRTS), which finished the 82-kilometer Delhi–Meerut corridor. The new stretches include the 5-kilometer link between Sarai Kale Khan and New Ashok Nagar in Delhi and the 21-kilometer link between Meerut South and Modipuram in Uttar Pradesh. The RRTS has also been linked to the Meerut Metro, which is a big step forward in connecting regions quickly.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो भारत रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (RRTS) च्या शेवटच्या भागांचे उद्घाटन केले, ज्यामुळे ८२ किलोमीटरचा दिल्ली-मेरठ कॉरिडोर पूर्ण झाला. नवीन मार्गांमध्ये दिल्लीतील सराई काले खान आणि न्यू अशोक नगर दरम्यानचा ५ किलोमीटरचा दुवा आणि उत्तर प्रदेशातील मेरठ साउथ आणि मोदीपुरम दरम्यानचा २१ किलोमीटरचा दुवा समाविष्ट आहे. RRTS ला मेरठ मेट्रोशी देखील जोडले गेले आहे, जे प्रदेशांना जलद जोडण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

2. The Union Cabinet has agreed to a plan to change the name of the state of Kerala to “Keralam.” This is a big step in the right direction for the upcoming State Assembly elections. The decision clears a big step in the process of changing the state’s name according to the Constitution. The move comes after the Kerala Legislative Assembly voted unanimously in 2024 to ask that the Constitution recognize the Malayalam name.

केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळ राज्याचे नाव बदलून “केरळम” करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. आगामी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी योग्य दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. या निर्णयामुळे राज्याचे नाव संविधानानुसार बदलण्याच्या प्रक्रियेतील एक मोठे पाऊल पुढे पडले आहे. २०२४ मध्ये केरळ विधानसभेने मल्याळम नावाला मान्यता देण्याच्या मागणीसाठी एकमताने मतदान केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

3. Under the National Monetisation Pipeline (NMP) 2.0, the government wants to make ₹27,500 crore from the civil aviation sector between FY26 and FY30. The new framework aims to speed up private investment in operational, revenue-generating airports and some public sector aviation companies, while keeping the government in charge of key assets. The government’s decision to expand infrastructure monetization to help pay for

capital projects and balance the budget gives the next phase of airport leasing a new boost.

राष्ट्रीय मुद्राकरण पाइपलाइन (NMP) 2.0 अंतर्गत, सरकार आर्थिक वर्ष 26 ते आर्थिक वर्ष 30 दरम्यान नागरी विमान वाहतूक क्षेत्रातून ₹27,500 कोटी कमवू इच्छिते. नवीन चौकटीचा उद्देश ऑपरेशनल, महसूल निर्माण करणाऱ्या विमानतळांमध्ये आणि काही सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपन्यांमध्ये खाजगी गुंतवणूकीला गती देणे आहे, तसेच प्रमुख मालमतेची जबाबदारी सरकारकडे ठेवणे आहे. भांडवली प्रकल्पांसाठी पैसे देण्यास आणि बजेट संतुलित करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या मुद्राकरणाचा विस्तार करण्याचा सरकारचा निर्णय विमानतळ भाडेपट्ट्याच्या पुढील टप्प्याला एक नवीन चालना देतो.

4. The All India Ayurvedic Congress and the Ministry of Ayush, Government of India, are putting on the National Arogya Fair 2026 in Shegaon, Maharashtra's Buldhana district, from February 25 to 28, 2026. The big event's goals are to promote Ayush systems of medicine, make traditional healthcare more available to the public, and give farmers long-term job opportunities through growing medicinal plants and agroforestry.

अखिल भारतीय आयुर्वेदिक काँग्रेस आणि भारत सरकारचे आयुष मंत्रालय २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळा २०२६ आयोजित करत आहेत. या मोठ्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आयुष औषध प्रणालींना प्रोत्साहन देणे, पारंपारिक आरोग्यसेवा जनतेसाठी अधिक उपलब्ध करून देणे आणि औषधी वनस्पती आणि कृषी वनीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दीर्घकालीन रोजगाराच्या संधी देणे हे आहे.

5. South Korea has strongly criticized Japan for honoring a group of disputed islets, calling the move an unfair claim of sovereignty over its land. After Japan's Shimane prefecture held its annual "Takeshima Day" ceremony, which was attended by a high-ranking Japanese government official, Seoul made a formal diplomatic protest. The development has made things worse between the two neighbors, who have been in a territorial dispute for a long time. वादग्रस्त बेटांच्या गटाला सन्मानित केल्याबद्दल दक्षिण कोरियाने जपानवर जोरदार टीका केली आहे आणि या हालचालीला त्यांच्या भूमीवरील सार्वभौमत्वाचा अन्याय्य दावा म्हटले आहे. जपानच्या शिमाने प्रांताने वार्षिक "ताकेशिमा दिन" समारंभ आयोजित केल्यानंतर, ज्यामध्ये एका उच्चपदस्थ जपानी सरकारी अधिकाऱ्याने उपस्थिती लावली होती, सोलने औपचारिक राजनैतिक निषेध केला. या घडामोडीमुळे दोन्ही शेजारी देशांमधील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे, जे बराच काळ प्रादेशिक वादात आहेत.

6. The restoration of Vaan Island's artificial reef in the Gulf of Mannar over ten years has brought in social and environmental benefits worth ₹61.67 crore, which is more than twice the project's cost when adjusted for inflation. The Tamil Nadu Coastal Restoration Mission,

the Suganthi Devadason Marine Research Foundation, and IIT Madras all did a technical study that found a benefit-cost ratio (BCR) of 2.34. This shows that nature-based coastal restoration is a good idea from an economic point of view.

वादग्रस्त बेटांच्या गटाला सन्मानित केल्याबद्दल दक्षिण कोरियाने जपानवर जोरदार टीका केली आहे आणि या हालचालीला त्यांच्या भूमीवरील सार्वभौमत्वाचा अन्याय्य दावा म्हटले आहे. जपानच्या शिमाने प्रांताने वार्षिक "ताकेशिमा दिन" समारंभ आयोजित केल्यानंतर, ज्यामध्ये एका उच्चपदस्थ जपानी सरकारी अधिकाऱ्याने उपस्थिती लावली होती, सोलने औपचारिक राजनैतिक निषेध केला. या घडामोडीमुळे दोन्ही शेजारी देशांमधील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे, जे बराच काळ प्रादेशिक वादात आहेत.

7. India's fight against Left-Wing Extremism (LWE) has entered a new phase. Security forces are now going after not only armed groups but also ideological symbols connected to Naxal groups. The government has taken down memorials and monuments that Naxal operatives are said to have built to honor leaders and get people to support them. This is part of an effort called "Operation Demolishment."

डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीवाद (LWE) विरुद्ध भारताचा लढा एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे. सुरक्षा दल आता केवळ सशस्त्र गटांवरच नव्हे तर नक्षलवादी गटांशी संबंधित वैचारिक प्रतीकांवरही कारवाई करत आहेत. नेत्यांचा सन्मान करण्यासाठी आणि लोकांना पाठिंबा देण्यासाठी नक्षलवाद्यांनी बांधलेली स्मारके आणि स्मारके सरकारने पाडली आहेत. हे "ऑपरेशन डिमोलिशमेंट" नावाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

8. During his two-day visit to Israel starting on February 25, Prime Minister Narendra Modi will be the first Indian Prime Minister to speak to the Israeli Knesset plenum. This is his second trip to the country since 2017, and it shows how the two countries are becoming more strategic partners. Benjamin Netanyahu, the Prime Minister of Israel, called the visit "historic," which shows how the two countries are working together more closely on defense, innovation, and regional issues.

२५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इस्रायलच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायली नेसेट प्लेनमला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान असतील. २०१७ नंतरचा हा त्यांचा या देशाचा दुसरा दौरा आहे आणि दोन्ही देश कसे अधिक धोरणात्मक भागीदार होत आहेत हे त्यातून दिसून येते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या भेटीला "ऐतिहासिक" म्हटले आहे, जे दोन्ही देश संरक्षण, नवोपक्रम आणि प्रादेशिक मुद्द्यांवर एकत्र कसे अधिक जवळून काम करत आहेत हे दर्शवते.

Current Affairs 25 February 2026

1. Delhi's Chief Minister Rekha Gupta has started the "CM Jan Sunwai Portal" and a mobile app that lets people file complaints

online. The goal of the initiative is to improve how complaints are handled using technology. The government also launched improved e-District services and a new admissions system for students from Economically Weaker Sections (EWS), Disadvantaged Groups (DG), and Children with Special Needs (CWSN).

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी “सीएम जन सुनवाई पोर्टल” आणि एक मोबाईल ॲप सुरू केले आहे जे लोकांना ऑनलाइन तक्रारी दाखल करण्यास अनुमती देते. तंत्रज्ञानाचा वापर करून तक्रारी कशा हाताळल्या जातात हे सुधारणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. सरकारने सुधारित ई-जिल्हा सेवा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), वंचित गट (DG) आणि विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी (CWSN) नवीन प्रवेश प्रणाली देखील सुरू केली आहे.

2. The “Rajasthan Homestay (Paying Guest House) Scheme – 2026” was announced by the state’s tourism department to boost tourism, rural income, and self-employment. Praveen Gupta, the Additional Chief Secretary (Tourism), announced the initiative. He said that the goal of the program is to make approvals easier and get more people involved in the tourism industry.

पर्यटन, ग्रामीण उत्पन्न आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने “राजस्थान होमस्टे (पैसे द्यायचे अतिथी गृह) योजना – २०२६” ची घोषणा केली. अतिरिक्त मुख्य सचिव (पर्यटन) प्रवीण गुप्ता यांनी या उपक्रमाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट मंजूरी सुलभ करणे आणि पर्यटन उद्योगात अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेणे आहे.

3. The Railway Protection Force (RPF) hosted the 7th All India Conference of Government Railway Police (GRP) Chiefs at Vigyan Bhawan in New Delhi. Ms. Sonali Mishra, Director General of the RPF, led the conference. It was attended by Directors General of Police, Additional Directors General, and senior GRP officers from different States and Union Territories. The Chairman-cum-CEO and other members of the Railway Board were also there.

रेल्वे संरक्षण दलाने (RPF) नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सरकारी रेल्वे पोलिस (GRP) प्रमुखांच्या 7 व्या अखिल भारतीय परिषदेचे आयोजन केले होते. RPF च्या महासंचालक सुश्री सोनाली मिश्रा यांनी या परिषदेचे नेतृत्व केले. या परिषदेला विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पोलिस महासंचालक, अतिरिक्त महासंचालक आणि वरिष्ठ GRP अधिकारी उपस्थित होते. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष-सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर सदस्य देखील उपस्थित होते.

4. The Supreme Court has made it very clear that Aadhaar cannot be used to get citizenship. It has also said that the document is only proof of identity. The observation was made during hearings about the Special Intensive Revision (SIR) of West Bengal’s electoral rolls, which are currently being checked for nearly 50 lakh voters. The court also talked about ways to speed up the process of checking voter documents before the new electoral lists are made public.

सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की आधार कार्डचा वापर नागरिकत्व मिळविण्यासाठी करता येत नाही. तसेच हे कागदपत्र केवळ ओळखीचा पुरावा आहे असेही म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR) बदलच्या सुनावणीदरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात आले, जी सध्या सुमारे ५० लाख मतदारांसाठी तपासली जात आहे. नवीन मतदार यादी सार्वजनिक करण्यापूर्वी मतदार कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया कशी वेगवान करावी याबद्दलही न्यायालयाने सांगितले.

5. The Banglar Yuva Sathi Scheme 2026 is a big welfare program in West Bengal that helps young people who are out of work. The Chief Minister, Mamata Banerjee, announced the plan during the interim Budget. It will give eligible candidates ₹1,500 a month. The program was supposed to start in August, but it has been moved up and will now start on April 1, 2026.

बंगालर युवा साथी योजना २०२६ ही पश्चिम बंगालमधील एक मोठी कल्याणकारी योजना आहे जी बेरोजगार तरुणांना मदत करते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. या योजनेतून पात्र उमेदवारांना दरमहा ₹१,५०० देण्यात येतील. हा कार्यक्रम ऑगस्टमध्ये सुरू होणार होता, परंतु तो पुढे ढकलण्यात आला आहे आणि आता १ एप्रिल २०२६ पासून सुरू होईल.

6. Scientists from the ICAR-Directorate of Floricultural Research (ICAR-DFR) in Pune have made a big discovery in the field of entomology: they have found a new species of blossom midge that is infesting jasmine flower buds in India. The new species, called “Contarinia icardiflores,” has been found attacking “Jasminum sambac,” an important ornamental crop for business. The discovery shows that new pest problems are coming up in India’s flower-growing industry.

पुण्यातील आयसीएआर-फ्लोरिकल्चरल रिसर्च डायरेक्टरेट (आयसीएआर-डीएफआर) च्या शास्त्रज्ञांनी कीटकशास्त्राच्या क्षेत्रात एक मोठा शोध लावला आहे: त्यांना भारतातील जाईच्या फुलांच्या कळ्यांना संक्रमित करणारी ब्लॉसम मिजची एक नवीन प्रजाती आढळली आहे. “कॉन्टारिनिया इकार्दिफ्लोरेस” नावाची ही नवीन प्रजाती व्यवसायासाठी एक महत्त्वाचे शोभेचे पीक असलेल्या “जॅस्मिनम सॅम्बॅक” वर हल्ला करत असल्याचे आढळून आले आहे. या शोधातून असे दिसून आले आहे की भारतातील फुले उत्पादक उद्योगात नवीन कीटकांच्या समस्या येत आहेत.

7. The United Nations has named cricket legend Sachin Tendulkar a “Global Champion for Road Safety.” He joins a group of well-known people from around the world who are working to make roads safer. Tendulkar sent out a video message urging people to drive safely and responsibly as part of the announcement.

संयुक्त राष्ट्रांनी क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरला “ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी” म्हणून घोषित केले आहे. तो जगभरातील प्रसिद्ध लोकांच्या गटात सामील झाला आहे जे रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी काम करत आहेत. घोषणेचा भाग म्हणून तेंडुलकरने लोकांना सुरक्षितपणे

आणि जबाबदारीने गाडी चालवण्याचे आवाहन करणारा एक व्हिडिओ संदेश पाठवला.

8. India did not vote in the United Nations General Assembly on a draft resolution that called for an immediate, full, and unconditional ceasefire between Russia and Ukraine. The vote took place four years after Russia invaded Ukraine and showed that the international community is still divided over the conflict. The Assembly, which has 193 members, passed the resolution with 107 votes in favor, 12 against, and 51 abstentions. The resolution was called "Support for lasting peace in Ukraine." रशिया आणि युक्रेनमध्ये तात्काळ, पूर्ण आणि बिनाशरत युद्धबंदीची मागणी करणाऱ्या ठरावाच्या मसुद्यावर भारताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मतदान केले नाही. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर चार वर्षांनी हे मतदान झाले आणि या संघर्षावर आंतरराष्ट्रीय समुदाय अजूनही विभाजित असल्याचे दिसून आले. १९३ सदस्य असलेल्या विधानसभेने १०७ बाजूने, १२ विरोधात आणि ५१ गैरहजर राहून हा ठराव मंजूर केला. "युक्रेनमध्ये शाश्वत शांततेसाठी पाठिंबा" असे या ठरावाचे नाव होते.

Current Affairs 26 February 2026

1. The World Bank Group's most recent report on Women, Business, and the Law says that laws meant to guarantee women equal economic opportunities are only half-enforced around the world. The study shows that there are big "opportunity gaps" that are holding back job growth and economic growth around the world. जागतिक बँक समूहाच्या महिला, व्यवसाय आणि कायदा यावरील सर्वात अलिकडच्या अहवालात असे म्हटले आहे की महिलांना समान आर्थिक संधीची हमी देणारे कायदे जगभरात अर्धवटच अंमलात आणले जातात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की जगभरात नोकरीच्या वाढीला आणि आर्थिक वाढीला अडथळा आणणारी मोठी "संधी तफावत" आहे.

2. The Global Residence Programme Index 2026 from Henley & Partners says that the United Arab Emirates is now one of the top three best places in the world to live. The UAE moved up from fifth to second place, which is a big step toward becoming a top choice for investors and professionals who move around the world. हेनली अँड पार्टनर्सच्या ग्लोबल रेसिडेन्स प्रोग्राम इंडेक्स २०२६ मध्ये म्हटले आहे की संयुक्त अरब अमिराती आता राहण्यासाठी जगातील पहिल्या तीन सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. युएई पाचव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, जो जगभरात स्थलांतर करणाऱ्या गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांसाठी एक सर्वोच्च पसंती बनण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

3. The Indian Air Force's Southern Air Command successfully carried out a fast-paced joint maritime exercise called "Kalari Leap" in the Lakshadweep and Minicoy islands. The exercise was mostly about testing joint planning, quick force projection, and precise operations in complicated maritime settings. The

drill showed how important integrated island defense and maritime domain awareness are becoming for India in strategically important waters.

भारतीय हवाई दलाच्या दक्षिण हवाई कमांडने लक्षद्वीप आणि मिनिक्ॉय बेटांवर "कलरी लीप" नावाचा वेगवान संयुक्त सागरी सराव यशस्वीरित्या पार पाडला. हा सराव मुख्यतः संयुक्त नियोजन, जलद शक्ती प्रक्षेपण आणि गुंतागुंतीच्या सागरी परिस्थितीत अचूक ऑपरेशन्सची चाचणी करण्याबद्दल होता. या सरावातून हे दिसून आले की भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या पाण्यात एकात्मिक बेट संरक्षण आणि सागरी क्षेत्र जागरूकता किती महत्त्वाची बनत आहे.

4. The Ministry of Ayush has asked people to apply for the Prime Minister's Awards for Yoga 2026. The goal of these awards is to encourage excellence, new ideas, and leadership in the field of yoga. The awards are meant to honor people who have made great contributions to the growth and global promotion of Yoga at both the national and international levels. The program shows that the government is still focused on promoting Yoga as a way to improve overall health and connect with people from other cultures around the world.

आयुष मंत्रालयाने लोकांना २०२६ च्या योगासाठी पंतप्रधान पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. या पुरस्कारांचे उद्दिष्ट योगाच्या क्षेत्रात उत्कृष्टता, नवीन कल्पना आणि नेतृत्वाला प्रोत्साहन देणे आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाच्या वाढीसाठी आणि जागतिक स्तरावर प्रचारात मोठे योगदान देणाऱ्या लोकांना सन्मानित करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. या कार्यक्रमातून असे दिसून येते की सरकार अजूनही संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी आणि जगभरातील इतर संस्कृतींमधील लोकांशी संपर्क साधण्यासाठी योगाचा प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

5. Guinness World Records has officially recognized the National Board of Examinations in Medical Sciences (NBEMS) for having the most people watch a live-streamed Artificial Intelligence in Healthcare lesson on YouTube. The milestone is a big step forward for India's digital medical education system. NBEMS, an independent organization under the Union Health Ministry, set the record with a nationwide online training program that was only open to registered medical professionals.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ला YouTube वर लाईव्ह-स्ट्रीम केलेले आर्टिफिशियल इंटेलिजेंस इन हेल्थकेअर धडे सर्वाधिक लोकांना पाहण्याची संधी दिल्याबद्दल अधिकृतपणे मान्यता दिली आहे. हा टप्पा भारताच्या डिजिटल वैद्यकीय शिक्षण प्रणालीसाठी एक मोठे पाऊल आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वतंत्र संस्था असलेल्या NBEMS ने केवळ नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांसाठी खुले असलेल्या देशव्यापी ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमासह हा विक्रम प्रस्थापित केला.

6. Nitin Gadkari, the Union Minister for Road Transport and Highways, opened the new RAJMARG PRAVESH web portal to make it easier to get No Objection Certificates (NOCs) for work that needs to be done on National Highways. The goal of the initiative is to make things easier, more open, and better for business. The portal makes it easy to apply online for permissions for fuel stations, rest areas, private properties, wayside amenities, and connecting roads along National Highways. राष्ट्रीय महामार्गावर करावयाच्या कामांसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळवणे सोपे करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन राजमार्ग प्रवेश वेब पोर्टल उघडले. या उपक्रमाचे उद्दिष्ट व्यवसायासाठी गोष्टी सोप्या, अधिक खुल्या आणि चांगल्या बनवणे आहे. इंधन स्टेशन, विश्रांती क्षेत्रे, खाजगी मालमत्ता, रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधा आणि राष्ट्रीय महामार्गावरील जोडणाऱ्या रस्त्यांसाठी परवानग्यांसाठी ऑनलाइन अर्ज करणे हे पोर्टल सोपे करते.

7. During his visit to Jerusalem, Prime Minister Narendra Modi received the Speaker of the Knesset Medal, which is Israel's highest parliamentary honor. The award honors his personal leadership in making the strategic partnership between India and Israel stronger. The ceremony took place at the Knesset, which is Israel's Parliament, after the Prime Minister spoke to the lawmakers.

जेरुसलेमच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायलचा सर्वोच्च संसदीय सन्मान असलेल्या नेसेट पदकाचे अध्यक्षपदक मिळाले. भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यात त्यांच्या वैयक्तिक नेतृत्वाचा हा पुरस्कार गौरव करतो. पंतप्रधानांनी कायदेकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर, इस्रायलची संसद असलेल्या नेसेटमध्ये हा समारंभ झाला.

8. The Delhi High Court has said again that the right to do the last rites for a parent is part of the right to dignity under Article 21 of the Constitution. The Court said that automatically denying parole in these situations would violate a convict's basic rights. The decision came in response to a request for emergency parole so that the petitioner could go to the "Tehravi" ceremony for their father's death.

दिल्ली उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा म्हटले आहे की पालकांसाठी अंतिम संस्कार करण्याचा अधिकार हा संविधानाच्या कलम २१ अंतर्गत सन्मानाच्या अधिकाराचा भाग आहे. न्यायालयाने म्हटले आहे की या परिस्थितीत आपोआप पॅरोल नाकारल्याने दोषीच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होईल. याचिकाकर्त्याला त्यांच्या वडिलांच्या मृत्युच्या "तेहरावी" समारंभात जाता यावे यासाठी आपत्कालीन पॅरोलच्या विनंतीला उत्तर म्हणून हा निर्णय देण्यात आला.

Current Affairs 27 February 2026

1. On Friday, President Droupadi Murmu became the first Indian President to fly in an attack helicopter. She flew in the Light Combat Helicopter (LCH) Prachand, which was made in

India, near the India-Pakistan border in Rajasthan. The 25-minute flight left from the Jaisalmer Air Force Station. It was another step forward in her work with frontline military platforms as the Supreme Commander of the Armed Forces.

शुक्रवारी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अटॅक हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरल्या. त्यांनी राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेजवळ भारतात बनवलेल्या लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) प्रचंडमध्ये उड्डाण केले. जैसलमेर हवाई दलाच्या तळावरून २५ मिनिटांचे हे उड्डाण निघाले. सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर म्हणून आघाडीच्या लष्करी प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या कामात हे आणखी एक पाऊल पुढे होते.

2. Researchers say they have made a lot of progress toward a possible vaccine against the Epstein-Barr virus (EBV), which is a common pathogen that causes infectious mononucleosis, multiple sclerosis, and some cancers. Almost 95% of people in the world have EBV, but when the virus reactivates, the risk of serious complications goes up, especially in people with weak immune systems. The most recent results, which were published in Cell Reports Medicine, show that engineered monoclonal antibodies work in mice models in the lab.

संशोधकांचे म्हणणे आहे की त्यांनी एपस्टाईन-बार विषाणू (EBV) विरुद्ध संभाव्य लसीच्या दिशेने बरीच प्रगती केली आहे, जो एक सामान्य रोगजनक आहे जो संसर्गजन्य मोनोन्यूक्लियोसिस, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि काही कर्करोगांना कारणीभूत आहे. जगातील जवळजवळ 95% लोकांना EBV आहे, परंतु जेव्हा विषाणू पुन्हा सक्रिय होतो तेव्हा गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो, विशेषतः कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये. सेल रिपोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वात अलीकडील निकालांवरून असे दिसून येते की प्रयोगशाळेतील उंदरांच्या मॉडेल्समध्ये इंजिनिअर्ड मोनोक्लोनल अँटीबॉडीज काम करतात.

3. After renewed fighting across the border, Islamabad declared "open war" on the Afghan Taliban government, which has made tensions between Pakistan and Afghanistan much worse. The situation got worse after Pakistani airstrikes hit Kabul, Kandahar, and Paktia just hours after Afghan forces attacked Pakistani border positions. Both sides have reported a lot of deaths, but the numbers vary widely. This makes people worried about the safety of civilians and the stability of the region along the unstable border.

सीमेपलीकडे पुन्हा एकदा लढाई सुरु झाल्यानंतर, इस्लामाबादने अफगाण तालिबान सरकारविरुद्ध "खुले युद्ध" घोषित केले, ज्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव खूपच वाढला आहे. अफगाण सैन्याने पाकिस्तानी सीमेवरील जागांवर हल्ला केल्यानंतर काही तासांतच काबूल, कंधार आणि पक्तिया येथे पाकिस्तानी हवाई हल्ले झाल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. दोन्ही बाजूंनी अनेक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, परंतु संख्या खूप वेगळी आहे. यामुळे

नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल आणि अस्थिर सीमेवरील प्रदेशाच्या स्थिरतेबद्दल लोकांना चिंता वाटते.

4. The “Rail Parcel Application” is the next generation of South Central Railway’s (SCR) digital e-marketplace. It lets you book and deliver packages by train from door to door. The project is a big step toward making parcel logistics more digital on Indian Railways. At a Rail Parcel Logistics conclave, SCR General Manager Sanjay Kumar Srivastava officially launched the app. This full digital parcel platform is now available in SCR, making it the first railway zone in India to do so.”रेल पार्सल ॲप्लिकेशन” हे दक्षिण मध्य रेल्वेच्या (SCR) डिजिटल ई-मार्केटप्लेसची पुढची पिढी आहे. हे तुम्हाला घरोघरी जाऊन ट्रेनने पॅकेजेस बुक करण्याची आणि वितरित करण्याची सुविधा देते. हा प्रकल्प भारतीय रेल्वेवर पार्सल लॉजिस्टिक्स अधिक डिजिटल बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

रेल पार्सल लॉजिस्टिक्स कॉन्क्लेव्हमध्ये, SCR चे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांनी अधिकृतपणे ॲप लाँच केले. हे पूर्ण डिजिटल पार्सल प्लॅटफॉर्म आता SCR मध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ते असे करणारे भारतातील पहिले रेल्वे झोन बनले आहे.

5. During the 2026 International Customs Day celebrations in New Delhi, the Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) will launch the new version of the single-window platform SWIFT 2.0, a Digital Travellers Guide, and a new version of the Atithi app. Pankaj Chaudhary, the Union Minister of State for Finance, and high-ranking officials from the Department of Revenue will be in charge of the event.

The theme of the celebrations will be “Customs protecting society through vigilance and commitment.”नवी दिल्ली येथे २०२६ च्या आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिनाच्या समारंभात, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) सिंगल-विंडो प्लॅटफॉर्म SWIFT 2.0 ची नवीन आवृत्ती, डिजिटल ट्रॅव्हलर्स गाइड आणि अतिथी ॲपची नवीन आवृत्ती लाँच करेल. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि महसूल विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी या कार्यक्रमाचे प्रभारी असतील. या उत्सवाची थीम “दक्षता आणि वचनबद्धतेद्वारे समाजाचे रक्षण करणारे सीमाशुल्क” असेल.

6. The Telangana Police has launched “Operation Crackdown”, a statewide drive aimed at dismantling organised cybercrime networks and curbing financial fraud. The initiative is being spearheaded by the Telangana Cyber Security Bureau (TGCSB) in coordination with district police units and commissionerates. The operation will be conducted in phases over the coming months, focusing initially on mule bank accounts used to channel proceeds of cyber fraud.

तेलंगणा पोलिसांनी “ॲपरेशन क्रॅकडाऊन” सुरु केले आहे, ही राज्यव्यापी मोहीम आहे ज्याचा उद्देश संघटित सायबर गुन्ह्यांचे जाळे उध्वस्त करणे आणि आर्थिक फसवणूक

रोखणे आहे. तेलंगणा सायबर सुरक्षा ब्युरो (TGCSB) जिल्हा पोलिस युनिट्स आणि आयुक्तालयांच्या समन्वयाने या उपक्रमाचे नेतृत्व करत आहे. येत्या काही महिन्यांत ही कारवाई टप्प्याटप्प्याने केली जाईल, सुरुवातीला सायबर फसवणुकीच्या रकमेचा वापर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही बँक खात्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

7. Shripad Yesso Naik, the Union Minister of State for Power and New and Renewable Energy, said at the India Energy Transition Summit 2026 in New Delhi that India’s total installed power capacity has gone over 520 gigawatts, with more than half of that coming from sources other than fossil fuels. The Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI) put on the summit. The Minister said that India’s transition to clean energy is already happening, thanks to clear policies and ongoing investments in renewable infrastructure.केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या इंडिया एनर्जी ट्रान्झिशन समिट २०२६ मध्ये सांगितले की, भारताची एकूण स्थापित वीज क्षमता ५२० गिगावॉट्सपेक्षा जास्त झाली आहे, त्यापैकी निम्म्याहून अधिक ऊर्जा जीवाश्म इंधनांव्यतिरिक्त इतर स्रोतांमधून येते. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) ने या शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. मंत्री म्हणाले की, स्पष्ट धोरणे आणि अक्षय पायाभूत सुविधांमध्ये सुरु असलेल्या गुंतवणुकीमुळे भारताचे स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमण आधीच सुरु आहे.

8. During a high-level Climate Talk in New Delhi, India and Germany reaffirmed their commitment to making climate adaptation and resilience stronger. The conversation was mostly about how to support India’s National Adaptation Plan (NAP) and how to move forward with ecosystem-based approaches. Jochen Flasbarth, the State Secretary at Germany’s Federal Ministry for Environment, Climate Action, Nature Conservation, and Nuclear Safety, said that India will get a new Large Grant project through the International Climate Initiative (IKI) with up to EUR 20 million in funding.

नवी दिल्ली येथे झालेल्या उच्चस्तरीय हवामान चर्चेदरम्यान, भारत आणि जर्मनीने हवामान अनुकूलन आणि लवचिकता अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. ही चर्चा मुख्यतः भारताच्या राष्ट्रीय अनुकूलन योजनेला (NAP) कसे समर्थन द्यायचे आणि परिसंस्थेवर आधारित दृष्टिकोन कसे पुढे जायचे याबद्दल होती. जर्मनीच्या पर्यावरण, हवामान कृती, निसर्ग संवर्धन आणि अणु सुरक्षा संधीय मंत्रालयाचे राज्य सचिव जोचेन फ्लासबार्थ म्हणाले की, भारताला आंतरराष्ट्रीय हवामान पुढाकार (IKI) द्वारे २० दशलक्ष युरो पर्यंत निधीसह एक नवीन मोठा अनुदान प्रकल्प मिळेल.

Current Affairs 28 February 2026

1. Ashwini Vaishnaw, the Union Minister for Railways, Information and Broadcasting, and Electronics and IT, announced the RailTech

Policy and the full digitization of the Railway Claims Tribunal (RCT). This is a big step toward technology-driven governance. As part of its “52 Reforms in 52 Weeks” program, Indian Railways is working to modernize its operations and improve services for citizens. These are Reform Number Three and Reform Number Four.

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलटेक धोरण आणि रेल्वे क्लेमस ट्रिब्यूनल (आरसीटी) चे संपूर्ण डिजिटायझेशन जाहीर केले. तंत्रज्ञान-चालित प्रशासनाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. “५२ आठवड्यात ५२ सुधारणा” कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, भारतीय रेल्वे त्यांच्या कामकाजाचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि नागरिकांसाठी सेवा सुधारण्यासाठी काम करत आहे. हे सुधारणा क्रमांक तीन आणि सुधारणा क्रमांक चार आहेत.

2. The Atal Innovation Mission (AIM) under NITI Aayog has started the first State Innovation Mission (SIM) in Tripura. This is a big step toward making innovation and entrepreneurship a part of the State’s long-term development plan. The project is part of AIM 2.0 and works within NITI Aayog’s State Support Mission (SSM). Its goal is to create strong and context-specific innovation ecosystems that are in line with national goals.

नीती आयोगाच्या अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशन (AIM) ने त्रिपुरामध्ये पहिले राज्य इनोव्हेशन मिशन (SIM) सुरू केले आहे. नवोपक्रम आणि उद्योजकता यांना राज्याच्या दीर्घकालीन विकास योजनेचा भाग बनवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. हा प्रकल्प AIM 2.0 चा भाग आहे आणि नीती आयोगाच्या राज्य समर्थन मिशन (SSM) अंतर्गत काम करतो. त्याचे ध्येय राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत असलेल्या मजबूत आणि संदर्भ-विशिष्ट नवोपक्रम परिसंस्था तयार करणे आहे.

3. The Indian Navy got INS Anjadip, the fourth ship in the Anti-Submarine Warfare Shallow Water Craft (ASW-SWC) project, at Chennai Port on February 27, 2026. Admiral Dinesh K. Tripathi, Chief of the Naval Staff, led the ceremony, and Vice Admiral Sanjay Bhalla, Flag Officer Commanding-in-Chief of the Eastern Naval Command, hosted it. The event was attended by high-ranking naval officers, shipbuilders, and other important people. The ship is named after Anjadip Island, which is off the coast of Karwar. It makes India’s coastal defense and anti-submarine warfare stronger. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी चेन्नई बंदरात भारतीय नौदलाला पाणबुडीविरोधी युद्धनौका उथळ पाण्याच्या क्राफ्ट (ASW-SWC) प्रकल्पातील चौथे जहाज INS अंजदीप मिळाले. नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी या समारंभाचे नेतृत्व केले आणि पूर्व नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल संजय भल्ला यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला उच्चपदस्थ नौदल अधिकारी, जहाज बांधणारे आणि इतर महत्त्वाचे लोक उपस्थित होते. या जहाजाचे नाव अंजदीप बेटावरून ठेवण्यात आले आहे, जे कारवारच्या

किनाऱ्याजवळ आहे. ते भारताचे किनारी संरक्षण आणि पाणबुडीविरोधी युद्ध अधिक मजबूत करते.

4. T-Nest (Tripura: Nurturing Entrepreneurship and Startups) is the first incubation and innovation hub in Tripura. It opened in Hapania, Agartala, and is a big step toward making the state’s startup ecosystem stronger. Dr. Manik Saha, the Chief Minister, officially opened the facility under the Tripura State Innovation Mission. Dr. Jitendra Singh, the Union Minister of State for Science and Technology and Earth Sciences, was there to see it happen. The goal of the project is to make Tripura a new innovation-driven economy in the Northeast. टी-नेस्ट (त्रिपुरा: उद्योजकता आणि स्टार्टअप्सचे संगोपन) हे त्रिपुरामधील पहिले इनक्युबेशन आणि इनोव्हेशन हब आहे. हे आगरतळा येथील हापानिया येथे उघडले गेले आणि राज्याच्या स्टार्टअप इकोसिस्टमला अधिक मजबूत बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. त्रिपुरा राज्य इनोव्हेशन मिशन अंतर्गत मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांनी या सुविधेचे अधिकृत उद्घाटन केले. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह हे घडताना पाहण्यासाठी उपस्थित होते. या प्रकल्पाचे उद्दिष्ट त्रिपुराला ईशान्येकडील एक नवीन इनोव्हेशन-चालित अर्थव्यवस्था बनवणे आहे.

5. Israel has one of the most advanced multi-layered air defense systems in the world. It was made to protect against ballistic missiles and aerial threats, especially those from Iran and its regional proxies. The system combines long-range, mid-range, and short-range interceptors with new laser-based technology and U.S.-backed assets to create a full defensive umbrella.

इस्रायलकडे जगातील सर्वात प्रगत बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि हवाई धोक्यांपासून, विशेषतः इराण आणि त्याच्या प्रादेशिक प्रॉक्सिंकडून येणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही प्रणाली बनवण्यात आली आहे. ही प्रणाली नवीन लेसर-आधारित तंत्रज्ञान आणि यूएस-समर्थित मालमत्तेसह लांब पल्ल्याच्या, मध्यम-श्रेणीच्या आणि कमी-श्रेणीच्या इंटरसेप्टर्सना एकत्रित करून एक संपूर्ण संरक्षणात्मक छत्री तयार करते.

6. The University of Jammu is getting ready to host the third edition of its flagship multi-genre youth festival, Goonj 2026. This event will bring together students and faculty to celebrate creativity and school spirit. Manoj Sinha, the Lieutenant Governor and Chancellor of the University, will open the two-day event. Professor Bechan Lal, who used to be the Vice-Chancellor of Cluster University and is now the Governor of Assam’s Advisor, will be at the valedictory function. Goonj was started in 2024 to help students grow in all areas and feel more like they belong in the university community. जम्मू विद्यापीठ त्यांच्या प्रमुख बहु-प्रकारच्या युवा महोत्सवाच्या तिसऱ्या आवृत्तीचे, गुंज 2026 चे आयोजन करण्यासाठी सज्ज होत

आहे. या कार्यक्रमात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना एकत्र आणून सर्जनशीलता आणि शालेय भावना साजरी केली जाईल. विद्यापीठाचे उपराज्यपाल आणि कुलपती मनोज सिन्हा हे दोन दिवसांच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. क्लस्टर विद्यापीठाचे कुलगुरू आणि आता आसामचे राज्यपाल यांचे सल्लागार असलेले प्राध्यापक बेचन लाल समारोप समारंभात उपस्थित राहतील. गुंजची सुरुवात 2024 मध्ये विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात वाढण्यास आणि विद्यापीठ समुदायात सामील झाल्यासारखे वाटण्यासाठी करण्यात आली.

7. The southwest monsoon (SWM) brings wet heatwaves to many parts of India, but scientists still don't know much about them. The journal "Climate Dynamics" has published a new study that shows how closely the timing and location of these events are linked to the active and break phases of the monsoon. Researchers say that it is now possible to predict moist heatwaves two to four weeks in advance, which will help public health be better prepared.

नैऋत्य मान्सून (SWM) भारताच्या अनेक भागात ओल्या उष्णतेच्या लाटा आणतो, परंतु शास्त्रज्ञांना अजूनही त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. "क्लायमेट डायनॅमिक्स" या जर्नलने एक नवीन अभ्यास प्रकाशित केला आहे जो दर्शवितो की या घटनांचा वेळ आणि स्थान मान्सूनच्या सक्रिय आणि ब्रेक टप्प्यांशी किती जवळून

जोडलेले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की आता दोन ते चार आठवडे आधीच ओल्या उष्णतेच्या लाटांचा अंदाज लावणे शक्य आहे, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्याला चांगल्या प्रकारे तयार होण्यास मदत होईल.

8. The Central Bank of the United Arab Emirates (CBUAE) has announced what it calls the world's first sovereign financial cloud services infrastructure. This is a big step forward for digital finance. The platform was made with help from Core42, a G42 subsidiary. It is meant to be a safe, AI-powered digital backbone just for the UAE's financial sector. The project supports the country's goal of being a leader in safe, regulated, and innovative finance.

संयुक्त अरब अमिरातीच्या सेंट्रल बँकेने (CBUAE) जगातील पहिल्या सार्वभौम वित्तीय क्लाउड सेवा पायाभूत सुविधांची घोषणा केली आहे. डिजिटल वित्तपुरवठ्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे. हे प्लॅटफॉर्म G42 उपकंपनी असलेल्या Core42 च्या मदतीने बनवण्यात आले आहे. ते फक्त UAE च्या आर्थिक क्षेत्रासाठी एक सुरक्षित, AI-संचालित डिजिटल आधारस्तंभ म्हणून डिझाइन केलेले आहे. हा प्रकल्प सुरक्षित, नियमन केलेल्या आणि नाविन्यपूर्ण वित्तपुरवठ्यात अग्रेसर राहण्याच्या देशाच्या ध्येयाला समर्थन देतो.

Source: <https://majhinaukri.in/category/current-affairs/>

CURRENT AFFAIRS FOR THE MONTH OF MARCH 2026



Top of the day

Current Affairs 02 March 2026

1. Researchers have found pieces of a Mandir-style stone pillar from the 12th century near the banks of the Vena River in Hinganghat town, which is about 70 km from Nagpur in Maharashtra's Wardha district. People are seeing the find as more proof of how important the town was historically and culturally in the Middle Ages.

महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील नागपूरपासून सुमारे ७० किमी अंतरावर असलेल्या हिंगणघाट शहरात वेणा नदीच्या काठावर १२ व्या शतकातील मंदिर-शैलीतील दगडी स्तंभाचे तुकडे संशोधकांना सापडले आहेत. मध्ययुगात हे शहर ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या किती महत्त्वाचे होते याचा पुरावा म्हणून लोक या शोधाकडे पाहत आहेत.

2. Varanasi, the parliamentary district of Prime Minister Narendra Modi, has set a Guinness World Record by planting more than 2.5 lakh saplings in just one hour. On March 1, the Varanasi Municipal Corporation started a big environmental project that got more than 20,000 residents involved. The drive is one of the biggest coordinated efforts to plant trees in cities in recent years.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदीय जिल्हा असलेल्या वाराणसीने अवघ्या एका तासात अडीच लाखांहून अधिक रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. १ मार्च रोजी, वाराणसी महानगरपालिकेने एक मोठा पर्यावरण प्रकल्प सुरू केला ज्यामध्ये २०,००० हून अधिक रहिवासी सहभागी झाले. अलिकडच्या वर्षात शहरांमध्ये झाडे लावण्याच्या सर्वात मोठ्या समन्वित प्रयत्नांपैकी ही मोहीम एक आहे.

3. Micron Technology opened its advanced memory ATMP facility in Sanand, Gujarat, which was a big step forward for India's plans to become a leader in semiconductors. The plant sent its first finished DRAM module to Dell Technologies. This was the first time the country had done high-end semiconductor assembly and testing. Prime Minister Narendra Modi opened the facility, which is India's first advanced memory Assembly, Testing, Marking, and Packaging (ATMP) site. मायक्रोन टेक्नॉलॉजीने गुजरातमधील साणंद येथे त्यांची प्रगत मेमरी एटीएमपी सुविधा सुरू केली, जी सेमीकंडक्टरमध्ये आघाडीवर येण्याच्या भारताच्या योजनेसाठी एक मोठे पाऊल होते. या कारखान्याने त्यांचे पहिले पूर्ण झालेले डीआरएम माँड्यूल डेल टेक्नॉलॉजीजला पाठवले. देशाने पहिल्यांदाच उच्च दर्जाचे सेमीकंडक्टर

असेंब्ली आणि चाचणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुविधेचे उद्घाटन केले, जी भारतातील पहिली प्रगत मेमरी असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग (एटीएमपी) साइट आहे.

4. Union Minister for Railways, Information & Broadcasting, and Electronics & IT, Ashwini Vaishnaw, announced the RailTech Policy and the full digitization of the Railway Claims Tribunal (RCT). This is a big step toward technology-driven government. These are the third and fourth reforms in Indian Railways' "52 Reforms in 52 Weeks" program, which aims to modernize operations and improve services for citizens.

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलटेक धोरण आणि रेल्वे क्लेमस ट्रिब्यूनल (आरसीटी) चे संपूर्ण डिजिटायझेशन जाहीर केले. तंत्रज्ञान-चालित सरकारच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. भारतीय रेल्वेच्या "५२ आठवड्यात ५२ सुधारणा" कार्यक्रमातील हे तिसरे आणि चौथे सुधारणा आहेत, ज्याचा उद्देश कामकाजाचे आधुनिकीकरण करणे आणि नागरिकांसाठी सेवा सुधारणे आहे.

5. The Airports Council International (ACI) World has chosen Mangaluru International Airport (MIA) as one of six airports worldwide to receive the Airport Service Quality (ASQ) Award 2025 in the "Best Airport at Arrivals" category. This is the second year in a row that the airport has won the global award. It also won the arrivals award in 2024. Adani Airport Holdings Limited (AAHL) runs the airport. They said that the award was a sign of ongoing improvements in service and infrastructure. एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) वर्ल्डने मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळ (MIA) ला "बेस्ट एअरपोर्ट अॅट अरायव्हल्स" श्रेणीमध्ये एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी (ASQ) अवॉर्ड २०२५ मिळविण्यासाठी जगभरातील सहा विमानतळांपैकी एक म्हणून निवडले आहे. विमानतळाला जागतिक पुरस्कार मिळण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. २०२४ मध्ये त्यांनी अरायव्हल्स अवॉर्ड देखील जिंकला. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) विमानतळ चालवते. त्यांनी सांगितले की हा पुरस्कार सेवा आणि पायाभूत सुविधांमध्ये सतत सुधारणांचे लक्षण आहे.

6. The US and Israel have worked together to attack Iran, going after important political and military leaders. The Supreme Leader Ayatollah Ali Khamenei and President Masoud Pezeshkian were two of the people named as targets. The operation has made things much worse in West Asia and caused Tehran to respond, which raises questions about whether the ultimate goal is to change the regime.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला करण्यासाठी एकत्र काम केले आहे, महत्वाच्या राजकीय आणि लष्करी नेत्यांचा पाठलाग केला आहे. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि अध्यक्ष मसूद पेझेशकियान हे दोघेही लक्ष्य म्हणून ओळखले गेले होते. या कारवाईमुळे पश्चिम आशियातील परिस्थिती खूपच बिकट झाली आहे आणि

तेहरानला प्रतिसाद द्यावा लागला आहे, ज्यामुळे अंतिम ध्येय शासन बदलणे आहे का याबद्दल प्रश्न उपस्थित होतात.

7. After two Agniveer trainees died from what is thought to be a meningococcal bacterial infection at the Assam Regimental Centre (ARC) in Shillong, the Meghalaya government has issued a public health warning. Right now, more than 30 trainees are being watched by doctors, and their close contacts are being kept in quarantine as a safety measure. Officials say that no new suspected cases have been found and that the situation is still under control.

शिलॉंगमधील आसाम रेजिमेंटल सेंटर (एआरसी) मध्ये मेनिंगोकोकल बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे दोन अग्निवीर प्रशिक्षणार्थींचा मृत्यू झाल्यानंतर, मेघालय सरकारने सार्वजनिक आरोग्य इशारा जारी केला आहे. सध्या, ३० हून अधिक प्रशिक्षणार्थींवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत आणि सुरक्षिततेच्या उपाय म्हणून त्यांच्या जवळच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवले जात आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की कोणतेही नवीन संशयित रुग्ण आढळले नाहीत आणि परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे.

8. Jammu and Kashmir made history by winning their first Ranji Trophy title by beating Karnataka, who had won it eight times before, at the KSCA Rajnagar Stadium. On the fifth day, the visitors completely dominated, winning the championship in a big way and changing Indian domestic cricket forever. With a huge 477-run lead and six wickets left on the last day, Jammu & Kashmir left no room for doubt. Their disciplined approach showed that they were in charge from the first session of the match. केएससीए राजनगर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात जम्मू आणि काश्मीरने कर्नाटकला हरवून पहिले रणजी करंडक विजेतेपद जिंकून इतिहास रचला, ज्याने यापूर्वी आठ वेळा रणजी करंडक जिंकला होता. पाचव्या दिवशी पाहुण्या संघाने पूर्णपणे वर्चस्व गाजवले, मोठ्या प्रमाणात विजेतेपद जिंकले आणि भारतीय स्थानिक क्रिकेट कायमचे बदलले.

जम्मू आणि काश्मीरने ४७७ धावांची मोठी आघाडी घेतली आणि शेवटच्या दिवशी सहा विकेट शिल्लक असताना, शंका घेण्यास जागा सोडली नाही. त्यांच्या शिस्तबद्ध दृष्टिकोनातून सामन्याच्या पहिल्या सत्रापासूनच ते संघाचे नेतृत्व करत असल्याचे दिसून आले.

Current Affairs 03 March 2026

1. The Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) has added a new facilitation measure for trusted manufacturers in line with the Union Budget 2026-27 announcement by the Union Minister for Finance and Corporate Affairs. The program allows a new group of importers called Eligible Manufacturer Importers (EMIs) to pay their customs duties later. Circular No. 08/2026-Customs, dated February 28, 2026, has given out detailed instructions.

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री यांनी २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार, केंद्रीय

अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) विश्वसनीय उत्पादकांसाठी एक नवीन सुविधा उपाय जोडला आहे. या कार्यक्रमांमुळे पात्र उत्पादक आयातदार (EMI) नावाच्या आयातदारांच्या एका नवीन गटाला नंतर त्यांचे सीमाशुल्क भरण्याची परवानगी मिळते. २८ फेब्रुवारी २०२६ च्या परिपत्रक क्रमांक ०८/२०२६-कस्टम्समध्ये सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत.

2. Alkaline hydrolysis, also known as water cremation, is now legal in Scotland, making it the first country in the UK to do so. The change is a big step forward in funeral law and is the biggest change since cremation was made legal in Scotland in 1902. The Scottish Parliament approved the new rules because more and more people wanted eco-friendly ways to die.

अल्कलाइन हायड्रॉलिसिस, ज्याला पाण्यातील अंत्यसंस्कार म्हणूनही ओळखले जाते, आता स्कॉटलंडमध्ये कायदेशीर आहे, ज्यामुळे ते असे करणारा यूकेमधील पहिला देश बनला आहे. हा बदल अंत्यसंस्कार कायद्यातील एक मोठे पाऊल आहे आणि १९०२ मध्ये स्कॉटलंडमध्ये अंत्यसंस्कार कायदेशीर झाल्यानंतरचा हा सर्वात मोठा बदल आहे. स्कॉटिश संसदेने नवीन नियमांना मान्यता दिली कारण अधिकाधिक लोकांना मरण्यासाठी पर्यावरणपूरक मार्ग हवे होते.

3. Tamil Nadu has once again shown that it is India's top state for organ donation after death, with 57 donors in the first two months of 2026—almost one donation a day. The Transplant Authority of Tamil Nadu (Transtam) is in charge of the program. They have built a structured and open system over the past 20 years. Officials say that the steady rise is due to coordinated governance, public trust, and the use of technology.

२०२६ च्या पहिल्या दोन महिन्यांत ५७ दात्यांनी - जवळजवळ दिवसाला एक देणगी - मृत्यूनंतर अवयवदान करण्यात तामिळनाडू हे भारतातील अव्वल राज्य असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. तामिळनाडूचे प्रत्यारोपण प्राधिकरण (ट्रान्स्टम) या कार्यक्रमाचे प्रभारी आहे. त्यांनी गेल्या २० वर्षांत एक संरचित आणि खुली प्रणाली तयार केली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की समन्वित प्रशासन, सार्वजनिक विश्वास आणि तंत्रज्ञानाचा वापर यामुळे ही सतत वाढ होत आहे.

4. Musalia Mudavadi, Kenya's Prime Cabinet Secretary, will be in New Delhi from March 5 to 7 for the 11th Raisina Dialogue, India's top conference on geopolitics and geoeconomics. His visit shows that Nairobi wants to strengthen its diplomatic and economic ties with India and make Kenya a key entry point to Africa. Mudavadi is expected to explain Kenya's foreign policy goals and work to increase trade, investment, and cooperation between the two countries.

केनियाचे पंतप्रधान कॅबिनेट सचिव मुसालिया मुदावादी ५ ते ७ मार्च दरम्यान नवी दिल्लीत होणाऱ्या ११ व्या रायसीना संवादासाठी असतील, जो भू-राजकीय आणि भू-अर्थशास्त्रावरील भारताचा सर्वोच्च परिषद आहे. त्यांच्या

भेटीवरून असे दिसून येते की नैरोबी भारतासोबतचे राजनैतिक आणि आर्थिक संबंध मजबूत करू इच्छिते आणि केनियाला आफ्रिकेतील एक प्रमुख प्रवेश बिंदू बनवू इच्छिते. मुदावादी केनियाच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांबद्दल आणि दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक आणि सहकार्य वाढवण्यासाठी काम करण्याची अपेक्षा करतात.

5. The Bureau of Energy Efficiency (BEE), which is part of the Ministry of Power, held its 25th Foundation Day at the India Habitat Centre in New Delhi. Senior policymakers, state representatives, and people from the sector were there. Shri Manohar Lal, the Cabinet Minister for Power and Housing & Urban Affairs, was the Chief Guest at the event. Shri Pankaj Agarwal, the Secretary (Power), gave the main speech.

The Bureau of Energy Efficiency (BEE), which is part of the Ministry of Power, held its 25th Foundation Day at the India Habitat Centre in New Delhi. Senior policymakers, state representatives, and people from the sector were there. Shri Manohar Lal, the Cabinet Minister for Power and Housing & Urban Affairs, was the Chief Guest at the event. Shri Pankaj Agarwal, the Secretary (Power), gave the main speech.

6. Scientists have found fossils of Earth's oldest animals in rocks that are more than 541 million years old. This pushes back the timeline of complex life. The find suggests that soft-bodied sea sponges were some of the first animals to live in the oceans of the Earth, long before the Cambrian explosion. The results show that some biological traits found in modern sponges were also present in these old organisms.

शास्त्रज्ञांना पृथ्वीवरील सर्वात जुन्या प्राण्यांचे जीवाश्म ५४१ दशलक्ष वर्षांहून अधिक जुन्या खडकांमध्ये सापडले आहेत. हे गुंतागुंतीच्या जीवनाच्या कालखंडाला मागे ढकलते. या शोधावरून असे दिसून येते की कॅम्ब्रियन स्फोटाच्या खूप आधी, मऊ शरीराचे समुद्री स्पंज हे पृथ्वीच्या महासागरात राहणारे पहिले प्राणी होते. परिणामांवरून असे दिसून येते की आधुनिक स्पंजमध्ये आढळणारे काही जैविक गुणधर्म या जुन्या जीवांमध्ये देखील होते.

7. The Japan International Cooperation Agency (JICA) and NITI Aayog signed the Record of Discussions (RoD) for the second phase of the "Project for Promotion of the Program for Japan-India Cooperative Actions Towards Sustainable Development Goals (SDGs)."

“शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी (SDGs) जपान-भारत सहकारी कृती कार्यक्रमाच्या प्रोत्साहनासाठी प्रकल्प” च्या दुसऱ्या टप्प्यासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (JICA) आणि NITI आयोग यांनी चर्चा रेकॉर्ड (RoD) वर स्वाक्षरी केली.

8. In response to a Public Interest Litigation (PIL) that calls for the prevention of infections spread through blood transfusions, the Supreme Court of India has asked for full information about the costs, feasibility, and infrastructure needed to implement Nucleic Acid Amplification Testing (NAT) in government hospitals.

रक्त संक्रमणाद्वारे पसरणाऱ्या संसर्गाना प्रतिबंधित करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेला (पीआयएल) उत्तर देताना, सर्वोच्च न्यायालयाने सरकारी रुग्णालयांमध्ये न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लिफिकेशन टेस्टिंग (एनएटी) लागू करण्यासाठी आवश्यक असलेला खर्च, व्यवहार्यता आणि पायाभूत सुविधांबद्दल संपूर्ण माहिती मागितली आहे.

Current Affairs 09 March 2026

1. Narendra Modi, the Prime Minister of India, opened two new lines of the Delhi Metro. One of them is India's first fully operational "Ring Metro." This was a big improvement for the city's public transportation system. The Pink Line's Majlis Park–Maujpur–Babarpur corridor and the Magenta Line's Deepali Chowk–Majlis Park extension are both part of the opening. The expansion should make it much easier to get around between north and northeast Delhi, and it should also make the metro system stronger.

मेट्रोच्या दोन नवीन मार्गांचे उद्घाटन केले. त्यापैकी एक भारतातील पहिली पूर्णपणे कार्यरत "रिंग मेट्रो" आहे. शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी ही एक मोठी सुधारणा होती. पिंग लाईनचा मजलिस पार्क-मौजपूर-बाबरपूर कॉरिडॉर आणि मॅजेन्टा लाईनचा दीपाली चौक-मजलिस पार्क विस्तार हे दोन्ही उद्घाटनाचा भाग आहेत. या विस्तारामुळे उत्तर आणि ईशान्य दिल्ली दरम्यान प्रवास करणे खूप सोपे होईल आणि त्यामुळे मेट्रो व्यवस्था देखील मजबूत होईल.

2. Researchers at the University of Waterloo in Canada have come up with a new way to turn plastic waste into acetic acid, which is the main ingredient in vinegar, using only sunlight. The breakthrough gives us a good way to deal with plastic pollution while also making a useful chemical for industry. The method uses a chemical reaction that is triggered by light to break down plastic materials into useful compounds without needing very high temperatures or dangerous chemicals.

कॅनडातील वॉटरलू विद्यापीठातील संशोधकांनी केवळ सूर्यप्रकाशाचा वापर करून प्लास्टिक कचऱ्याचे व्हिनेगरमधील मुख्य घटक असलेल्या अॅसिटिक अॅसिडमध्ये रूपांतर करण्याचा एक नवीन मार्ग शोधून काढला आहे. या यशामुळे आपल्याला प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्याचा एक चांगला मार्ग मिळतो आणि त्याचबरोबर उद्योगासाठी उपयुक्त रसायन देखील तयार होते. ही पद्धत प्रकाशामुळे सुरु होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेचा वापर करते ज्यामुळे प्लास्टिकचे पदार्थ खूप उच्च तापमान किंवा धोकादायक रसायनांची आवश्यकता न पडता उपयुक्त संयुगांमध्ये मोडतात.

3. On the cliffs of Santa Cruz Beach in Torres Vedras, Portugal, scientists have found a rare nest with ten dinosaur eggs that are about 150 million years old. The discovery gives us important information about life in the Upper Jurassic period. Carlos Natário, a researcher at the Centre for Research in Paleobiology and Paleocology (Ci2Paleo), which is part of the Torres Vedras Natural History Society, found the nest. The find gives us more information

about how dinosaurs reproduced and the ecosystems that existed in the area long ago.

पोर्तुगालमधील टोरेस वेद्रास येथील सांताक्रूझ बीचच्या कड्यावर, शास्त्रज्ञांना सुमारे १५० दशलक्ष वर्षे जुने दहा डायनासोर अंडी असलेले एक दुर्मिळ घरे सापडले आहे. या शोधामुळे आपल्याला अप्पर जुरासिक काळातील जीवनाबद्दल महत्वाची माहिती मिळते. टोरेस वेद्रास नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा भाग असलेल्या सेंटर फॉर रिसर्च इन पॅलेओबायोलॉजी अँड पॅलेओइकोलॉजी (Ci2Paleo) येथील संशोधक कार्लोस नॅटारियो यांना हे घरे सापडले. या शोधामुळे आपल्याला डायनासोरचे पुनरुत्पादन कसे झाले आणि त्या भागात फार पूर्वी अस्तित्वात असलेल्या परिसंस्थांबद्दल अधिक माहिती मिळते.

4. The Indian Institute of Technology Guwahati (IIT-G) and the Coventry University Group (CUG) in the UK have signed a Memorandum of Understanding (MoU) to improve international research cooperation in healthcare and artificial intelligence. The goal of the agreement is to encourage academic mobility, joint research projects, and degree programs that students can work on together. The partnership is a big step forward in increasing cooperation between India and the UK in new technology areas, especially how AI can be used in modern healthcare systems.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटी (IIT-G) आणि यूकेमधील कोव्हेट्री युनिव्हर्सिटी ग्रुप (CUG) यांनी आरोग्यसेवा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्य सुधारण्यासाठी सामंजस्य करार (MoU) वर स्वाक्षरी केली आहे. या कराराचे उद्दिष्ट शैक्षणिक गतिशीलता, संयुक्त संशोधन प्रकल्प आणि विद्यार्थी एकत्र काम करू शकतील अशा पदवी कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, विशेषतः आधुनिक आरोग्यसेवा प्रणालींमध्ये एआयचा वापर कसा करता येईल यामध्ये भारत आणि यूकेमधील सहकार्य वाढवण्यासाठी ही भागीदारी एक मोठे पाऊल आहे.

5. Lance Havildar K. G. George (retd), a decorated hero of the 1965 India-Pakistan War and recipient of the Vir Chakra, died at the age of 95 in Kerala. He passed away at home in Kottayam because of health problems related to his age. People thought highly of George for his bravery and dedication while serving in the Indian Army during World War II, especially for keeping important lines of communication open during heavy enemy attacks.

१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील एक सन्मानित नायक आणि वीर चक्र प्राप्त लान्स हवालदार के. जी. जॉर्ज (निवृत्त) यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी केरळमध्ये निधन झाले. वयाच्या कारणामुळे आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांचे कोटायम येथील घरी निधन झाले. दुसऱ्या महायुद्धात भारतीय सैन्यात सेवा करताना त्यांनी दाखवलेल्या शौर्य आणि समर्पणाबद्दल, विशेषतः शत्रूच्या मोठ्या हल्ल्यांदरम्यान संपर्काच्या महत्वाच्या मार्ग खुल्या ठेवल्याबद्दल, लोक जॉर्जबद्दल खूप आदर बाळगत होते.

6. Archaeologists in central Italy have found a sealed Etruscan tomb that is about 2,600 years old. This tomb gives us rare information about

an ancient civilization that existed long before Rome. At the San Giuliano archaeological site, archaeologists found a burial chamber that held the remains of four people and more than one hundred artifacts that were used in ancient funeral rituals. Researchers now have a rare chance to learn about early Etruscan burial customs and social structures because the tomb has not been disturbed for hundreds of years.

मध्य इटलीतील पुरातत्वशास्त्रज्ञांना सुमारे २,६०० वर्षे जुनी सीलबंद एट्रस्कन कबर सापडली आहे. ही कबर आपल्याला रोमच्या खूप आधी अस्तित्वात असलेल्या एका प्राचीन संस्कृतीबद्दल दुर्मिळ माहिती देते. सॅन गिउलियानो पुरातत्व स्थळावर, पुरातत्वशास्त्रज्ञांना एक दफन कक्ष सापडला ज्यामध्ये चार लोकांचे अवशेष आणि प्राचीन अंत्यसंस्कार विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या शंभराहून अधिक कलाकृती ठेवल्या गेल्या. संशोधकांना आता सुरुवातीच्या एट्रस्कन दफनविधीच्या रीतिरिवाजांबद्दल आणि सामाजिक संरचनांबद्दल जाणून घेण्याची दुर्मिळ संधी आहे कारण शेकडो वर्षांपासून या कबरीला त्रास देण्यात आलेला नाही.

7. The Union government has started a social media campaign across the country to stop the practice of “Sarpanch Pati,” in which male relatives take over for elected women leaders in village government. The Ministry of Panchayati Raj (MoPR) started a campaign called “Say No To Proxy Sarpanch” to give women sarpanches more power and make it easier for people to participate in grassroots governance. The project starts on International Women’s Day and will last until March 18.

केंद्र सरकारने देशभरात “सरपंच पती” ही प्रथा थांबवण्यासाठी सोशल मीडिया मोहीम सुरु केली आहे, ज्यामध्ये पुरुष नातेवाईक गावातील सरकारमध्ये निवडून आलेल्या महिला नेत्यांची जबाबदारी घेतात. पंचायती राज मंत्रालयाने (MoPR) महिला सरपंचांना अधिक अधिकार देण्यासाठी आणि लोकांना तळागाळातील प्रशासनात सहभागी होणे सोपे करण्यासाठी “से नो टू प्रॉक्सि सरपंच” नावाची मोहीम सुरु केली. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून सुरु होतो आणि १८ मार्चपर्यंत चालेल.

8. India won the ICC Men’s T20 World Cup 2026 in a historic way by beating New Zealand by a huge 96 runs at the Narendra Modi Stadium in Ahmedabad. The win gave India its third T20 World Cup title and made it the first team to successfully defend the title. India’s strong play throughout the tournament showed how deep, disciplined, and consistent they are at winning matches in the shortest form of international cricket.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक पद्धतीने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ जिंकला. या विजयाने भारताला तिसरे टी२० विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले आणि यशस्वीरित्या विजेतेपद राखणारा तो पहिला संघ बनला. संपूर्ण स्पर्धेत भारताच्या दमदार खेळावरून दिसून आले की आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपात सामने जिंकण्यात ते किती खोल, शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण आहेत.

Current Affairs 10 March 2026

1. The National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) has teamed up with the Gates Foundation and Dalberg Advisors to start the National Climate Stack Innovation Challenge. The goal is to make India’s climate resilience framework stronger for rural areas. The goal of the project is to create the basic technological layers of a National Climate Stack that will combine different climate datasets and make climate intelligence more useful for agriculture, rural finance, and public planning.

नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ने गेट्स फाउंडेशन आणि डालबर्ग अँडव्हायझर्स यांच्यासोबत मिळून नॅशनल क्लायमेट स्टॅक इन्व्हेशन चॅलेंज सुरु केले आहे. ग्रामीण भागांसाठी भारताची क्लायमेट रेझिलिन्स फ्रेमवर्क अधिक मजबूत करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट राष्ट्रीय क्लायमेट स्टॅकचे मूलभूत तांत्रिक स्तर तयार करणे आहे जे विविध क्लायमेट डेटासेट एकत्रित करेल आणि शेती, ग्रामीण वित्त आणि सार्वजनिक नियोजनासाठी क्लायमेट इंटेलिजन्स अधिक उपयुक्त बनवेल.

2. The 21st Mahindra Excellence in Theatre Awards (META) 2026 will give the Lifetime Achievement Award to Amol Palekar, a veteran actor, director, and theater professional. The famous theater festival will take place in New Delhi from March 19 to 25, 2026. The Mahindra Group started META, and Teamwork Arts makes it. META honors the best theater productions and actors from all over India. The award honors Palekar’s decades-long work in Indian theater and film, where he has been a pioneer as an actor, director, and creative visionary.

21 व्या महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (META) 2026 मध्ये ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्य व्यावसायिक अमोल पालेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाईल. हा प्रसिद्ध नाट्य महोत्सव १९ ते २५ मार्च २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे. महिंद्रा ग्रुपने META सुरु केले आणि टीमवर्क आर्ट्स ते बनवते.

META संपूर्ण भारतातील सर्वोत्तम नाट्य निर्मिती आणि कलाकारांना सन्मानित करते. हा पुरस्कार पालेकर यांच्या भारतीय नाट्य आणि चित्रपटातील दशकांहून अधिक काळाच्या कार्याचा गौरव करतो, जिथे ते अभिनेता, दिग्दर्शक आणि सर्जनशील दूरदर्शी म्हणून अग्रणी राहिले आहेत.

3. On March 11, 2026, Prime Minister Narendra Modi will go to Kerala and Tamil Nadu to open, dedicate to the nation, and lay foundation stones for several infrastructure and development projects that will cost more than ₹16,450 crore. The projects cover a wide range of areas, including infrastructure for oil and gas, highways, connecting railways, rural roads, and renewable energy. The Prime Minister will first go to events in Ernakulam, Kerala, and then to Tiruchirappalli, Tamil Nadu.

११ मार्च २०२६ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळ आणि तामिळनाडू येथे जाऊन १६,४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. या प्रकल्पांमध्ये तेल आणि वायू, महामार्ग, जोडणारे रेल्वे, ग्रामीण रस्ते आणि अक्षय ऊर्जा यासारख्या पायाभूत सुविधांसह विस्तृत क्षेत्रांचा समावेश आहे. पंतप्रधान प्रथम केरळमधील एर्नाकुलम आणि नंतर तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे कार्यक्रमांना उपस्थित राहतील.

4. A group of Indian Armed Forces soldiers has come to Seychelles to take part in the 11th edition of the joint military exercise "Lamitiye 2026." The Seychelles Defence Academy is hosting the exercise with the Seychelles Defence Forces (SDF) from March 9 to March 20. The project is a sign of the growing defense cooperation between India and Seychelles and aims to improve the way the two countries' armed forces work together.

भारतीय सशस्त्र दलाच्या सैनिकांचा एक गट "लॅमिटिए २०२६" या संयुक्त लष्करी सरावाच्या ११ व्या आवृत्तीत भाग घेण्यासाठी सेशेल्समध्ये आला आहे. सेशेल्स डिफेन्स अकादमी ९ मार्च ते २० मार्च दरम्यान सेशेल्स डिफेन्स फोर्स (SDF) सोबत या सरावाचे आयोजन करत आहे. हा प्रकल्प भारत आणि सेशेल्समधील वाढत्या संरक्षण सहकार्याचे लक्षण आहे आणि दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांच्या एकत्र काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे.

5. The Narcotics Control Bureau (NCB) has broken up a big drug distribution network that was operating across India under the name "Team Kalki." The network is said to have used encrypted communication platforms and darknet marketplaces to sell drugs and mind-altering substances all over the country. The operation took place in New Delhi after three

months of gathering intelligence. It was a big step forward in India's fight against online drug trafficking.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने "टीम कल्की" नावाने संपूर्ण भारतात कार्यरत असलेल्या एका मोठ्या ड्रग वितरण नेटवर्कला उद्ध्वस्त केले आहे. या नेटवर्कने देशभरात ड्रग आणि मन बदलणारे पदार्थ विकण्यासाठी एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म आणि डार्कनेट मार्केटप्लेसचा वापर केल्याचे म्हटले जाते. तीन महिन्यांच्या गुप्त माहिती गोळा केल्यानंतर नवी दिल्लीत ही कारवाई करण्यात आली. ऑनलाइन ड्रग तस्करीविरुद्धच्या भारताच्या लढाईत हे एक मोठे पाऊल होते.

6. Reports say that the US is thinking about taking Iran's Kharg Island to limit Tehran's oil income as tensions rise in the Middle East. The island is Iran's main oil export port and a key part of its energy infrastructure. Talks within the US government suggest that targeting this important location could hurt Iran's finances and make it harder for the country to keep up its military operations during the ongoing conflict.

मध्य पूर्वेतील तणाव वाढत असताना तेहरानच्या तेल उत्पन्नावर मर्यादा घालण्यासाठी अमेरिका इराणचे खार्ग बेट घेण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. हे बेट इराणचे मुख्य तेल निर्यात बंदर आहे आणि त्याच्या ऊर्जा पायाभूत सुविधांचा एक महत्वाचा भाग आहे. अमेरिकन सरकारमधील चर्चा असे सूचित करतात की या महत्वाच्या स्थानाला लक्ष्य केल्याने इराणच्या आर्थिक स्थितीला धक्का बसू शकतो आणि चालू संघर्षादरम्यान देशाला लष्करी कारवाया चालू ठेवणे कठीण होऊ शकते.

7. A new report from the Stockholm International Peace Research Institute (SIPRI) says that India is still the world's second-largest arms importer, even though defense imports have gone down slightly in recent years. The report talks about how India's defense procurement is changing as the country slowly adds more suppliers and tries to become more self-sufficient in making military equipment. India still relies heavily on foreign suppliers for key defense platforms and technologies, even though imports fell by about 4% between 2016 and 2020 and 2021 and 2025.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या एका नवीन अहवालात असे म्हटले आहे की, अलिकडच्या काळात संरक्षण आयात थोडीशी कमी झाली असली तरी, भारत अजूनही जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार आहे. भारत हळूहळू अधिक पुरवठादार जोडत असल्याने आणि लष्करी उपकरणे बनवण्यात अधिक स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत

असल्याने भारताची संरक्षण खरेदी कशी बदलत आहे याबद्दल अहवालात चर्चा केली आहे. २०१६ ते २०२० आणि २०२१ ते २०२५ दरम्यान आयात सुमारे ४% ने कमी झाली असली तरी, भारत अजूनही प्रमुख संरक्षण प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञानासाठी परदेशी पुरवठादारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

8. Scientists have found a new type of ancient reptile that lived in what is now the United States during the Late Triassic period, which was about 225 to 201 million years ago. Paleontologists from the University of Washington and the Burke Museum of Natural History and Culture in Seattle made the find. Arizona's Petrified Forest National Park is known for having a lot of fossilized wood and prehistoric remains, and fossils of the species were found there. The study gives us new information about how early archosaurs evolved and how many different types of reptiles lived at the same time as early dinosaurs.

शास्त्रज्ञांना सुमारे २२५ ते २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या लेट ट्रायसिक काळात, सध्याच्या अमेरिकेत राहणाऱ्या प्राचीन सरपटणाऱ्या प्राण्यांचा एक नवीन प्रकार सापडला आहे. वॉशिंग्टन विद्यापीठ आणि सिएटलमधील बर्क म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री अँड कल्चरमधील जीवाश्मशास्त्रज्ञांनी हा शोध लावला. अ‍ॅरिझोनाचे पेट्रीफाइड फॉरेस्ट नॅशनल पार्क हे भरपूर जीवाश्म लाकूड आणि प्रागैतिहासिक अवशेषांसाठी ओळखले जाते आणि तेथे या प्रजातींचे जीवाश्म सापडले. या अभ्यासातून आपल्याला सुरुवातीच्या आर्कोसॉर कसे उत्क्रांत झाले आणि सुरुवातीच्या डायनासोरच्या काळात किती वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे प्राणी राहत होते याबद्दल नवीन माहिती मिळते.

Current Affairs 12 March 2026

1. Meta, the company that owns Facebook, is said to have bought Moltbook, an experimental social networking site made for AI agents. The purchase shows how global tech companies are competing more and more to get their hands on advanced AI tools and talent. Before this, Moltbook had gotten a lot of attention when OpenAI CEO Sam Altman made a joke about it in public while talking about the future of AI agents that can work on their own.

फेसबुकची मालकी असलेली कंपनी मेटाने एआय एजंट्ससाठी बनवलेली प्रायोगिक सोशल नेटवर्किंग साइट मोल्टबुक खरेदी केल्याचे म्हटले जाते. या खरेदीतून दिसून येते की जागतिक तंत्रज्ञान कंपन्या प्रगत एआय साधने आणि प्रतिभा मिळविण्यासाठी कशी अधिकाधिक स्पर्धा करत आहेत. याआधी, ओपनएआयचे सीईओ सॅम अल्टमन यांनी स्वतःहून काम करू शकणाऱ्या एआय एजंट्सच्या

भविष्याबद्दल सार्वजनिकरित्या बोलताना मोल्टबुकवर विनोद केला होता तेव्हा मोल्टबुकने खूप लक्ष वेधले होते.

2. Scientists are looking into Devon Island in Nunavut, Canada, which is one of the most remote places on Earth, to find ways to keep people alive on Mars. This Arctic landscape is home to the world's largest uninhabited island and has conditions that are very similar to those on Mars. Its barren land, freezing temperatures, and extreme isolation make it a great place to test new technologies and survival strategies for space exploration.

मंगळावर लोकांना जिवंत ठेवण्याचे मार्ग शोधण्यासाठी शास्त्रज्ञ कॅनडातील नुनावुत येथील डेव्हॉन बेटाचा शोध घेत आहेत, जे पृथ्वीवरील सर्वात दुर्गम ठिकाणांपैकी एक आहे. हे आर्क्टिक लँडस्केप जगातील सर्वात मोठे निर्जन बेट आहे आणि येथे मंगळावरील परिस्थितीसारखीच आहे. त्याची ओसाड जमीन, अतिशीत तापमान आणि अत्यंत अलगाव यामुळे अंतराळ संशोधनासाठी नवीन तंत्रज्ञान आणि जगण्याच्या धोरणांची चाचणी घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

3. The film community in Kerala is very sad about the death of Malayalam actor Hari Murali at the age of 27. On March 12, 2026, he was found dead in his home in Annoor, Payyannur. Reports said that his body was later moved to a private hospital in Payyannur. As of now, the exact details of his death have not been made public. People remembered Hari Murali for his work as a child actor in Malayalam movies and TV shows, as well as for the promise he showed at a very young age.

केरळमधील चित्रपट समुदाय मल्याळम अभिनेता हरी मुरली यांच्या वयाच्या 27 व्या वर्षी झालेल्या निधनाबद्दल खूप दुःखी आहे. १२ मार्च २०२६ रोजी, ते पय्यन्नूरमधील अन्नूर येथील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले. अहवालात म्हटले आहे की नंतर त्यांचे पार्थिव पय्यन्नूरमधील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. आतापर्यंत, त्यांच्या मृत्यूची नेमकी माहिती सार्वजनिक केलेली नाही. मल्याळम चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये बाल कलाकार म्हणून काम केल्याबद्दल तसेच त्यांनी अगदी लहान वयात दाखवलेल्या वचनाबद्दल लोकांनी हरी मुरली यांची आठवण ठेवली.

4. A new scientific study has shown that NASA's Double Asteroid Redirection Test (DART) mission had a bigger effect than scientists thought it would. The experiment not only changed the motion of a small asteroid in its binary system, but it also changed the orbit of the whole system around the Sun. The results show that using spacecraft impacts as a way to protect Earth from dangerous asteroids is a good idea.

एका नवीन वैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की नासाच्या डबल अॅस्टेरोइड रीडायरेक्शन टेस्ट (DART) मोहिमेचा शास्त्रज्ञांनी विचार केला होता त्यापेक्षा मोठा परिणाम झाला. या प्रयोगामुळे केवळ त्याच्या बायनरी सिस्टीममधील एका लहान लघुग्रहाची गतीच बदलली नाही तर सूर्याभोवतीच्या संपूर्ण प्रणालीची कक्षा देखील बदलली. परिणामांवरून असे दिसून येते की धोकादायक लघुग्रहांपासून पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी अंतराळयानाच्या प्रभावांचा वापर करणे ही एक चांगली कल्पना आहे.

5. The Swachhata Monitoring & Automated Reporting Tool (SMART) is a new tool that the Delhi Cantonment Board (DCB) has created to make sanitation and civic services easier to keep an eye on and more open. The digital platform's goal is to fix problems that have been around for a long time, like having to report things by hand, collecting data late, and having monitoring systems that don't work together. The goal of the initiative is to improve service delivery and operational efficiency across departments by automating reporting processes and allowing real-time tracking.

स्वच्छता देखरेख आणि स्वयंचलित अहवाल साधन (SMART) हे दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड (DCB) ने स्वच्छता आणि नागरी सेवांवर लक्ष ठेवणे सोपे आणि अधिक खुले करण्यासाठी तयार केलेले एक नवीन साधन आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट बऱ्याच काळापासून असलेल्या समस्यांचे निराकरण करणे आहे, जसे की हाताने गोष्टींची तक्रार करणे, उशिरा डेटा गोळा करणे आणि एकत्र काम न करणाऱ्या देखरेख प्रणाली असणे. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे अहवाल प्रक्रिया स्वयंचलित करून आणि रिअल-टाइम ट्रॅकिंगला अनुमती देऊन विभागांमध्ये सेवा वितरण आणि कार्यक्षमतेत सुधारणा करणे.

6. The Unique Identification Authority of India (UIDAI) has introduced its first structured Bug Bounty Programme to enhance the security of the Aadhaar ecosystem. The initiative invites cybersecurity experts to identify vulnerabilities in key UIDAI digital platforms and report them responsibly. In return, participants will receive rewards based on the severity of the security issues discovered. The programme aims to strengthen the protection of Aadhaar-related digital infrastructure in an increasingly complex cyber environment.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार इकोसिस्टमची सुरक्षा वाढविण्यासाठी त्यांचा पहिला संरचित बग बाउन्टी कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात सायबर सुरक्षा तज्ञांना प्रमुख UIDAI डिजिटल प्लॅटफॉर्ममधील भेद्यता ओळखण्यासाठी आणि त्यांची जबाबदारीने तक्रार करण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्या बदल्यात, सहभागींना

आढळलेल्या सुरक्षा समस्यांच्या तीव्रतेवर आधारित बक्षिसे मिळतील. वाढत्या गुंतागुंतीच्या सायबर वातावरणात आधारशी संबंधित डिजिटल पायाभूत सुविधांचे संरक्षण मजबूत करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

7. The Indian Council of Agricultural Research (ICAR) is putting on the Global Conference on Women in Agri-Food Systems (GCWAS-2026) from March 12 to 14, 2026, at the Bharat Ratna C. Subramaniam Hall in the ICAR Convention Centre in the NASC Complex in New Delhi. The three-day international event aims to raise awareness of the important role women play in agriculture and encourage gender-inclusive growth in agri-food systems. Several national and international groups are helping to plan the conference, and it is expected that people from all over the world will be able to attend.

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) १२ ते १४ मार्च २०२६ दरम्यान नवी दिल्लीतील NASC कॉम्प्लेक्समधील ICAR कन्व्हेन्शन सेंटरमधील भारतरत्न सी. सुब्रमण्यम हॉलमध्ये कृषी-अन्न प्रणालींमध्ये महिलांवर जागतिक परिषद (GCWAS-२०२६) आयोजित करत आहे. या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्दिष्ट शेतीमध्ये महिलांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि कृषी-अन्न प्रणालींमध्ये लिंग-समावेशक वाढीला प्रोत्साहन देणे आहे. या परिषदेचे नियोजन करण्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गट मदत करत आहेत आणि जगभरातील लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

Current Affairs 16 March 2026

1. Reports say that Iran has used its Sejil ballistic missile for the first time in the current conflict in West Asia. The missile was fired as part of Iran's "Operation True Promise 4," which was a series of attacks on Israeli military and government infrastructure. The Sejil is one of Iran's most advanced long-range ballistic missiles, so this development is a big step up in the conflict.

मिळालेल्या वृत्तानुसार, पश्चिम आशियातील सध्याच्या संघर्षात इराणने आपल्या 'सज्जिल' (Sejil) या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर प्रथमच केला आहे. हे क्षेपणास्त्र इराणच्या 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४' (Operation True Promise 4) या मोहिमेचा एक भाग म्हणून डागण्यात आले होते; या मोहिमेअंतर्गत इस्रायलच्या लष्करी आणि सरकारी पायाभूत सुविधांवर हल्ल्यांची मालिका राबवण्यात आली होती. 'सज्जिल' हे इराणच्या सर्वात प्रगत आणि दीर्घ पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपैकी एक असल्याने, या घडामोडीमुळे सदर संघर्षात एक महत्त्वपूर्ण वाढ झाली आहे.

2. The Zoological Survey of India (ZSI) recently did a faunal survey at the Megamalai Wildlife Sanctuary in Tamil Nadu and found nine new species. The results show how rich the region's ecosystems are and stress how important it is to do systematic biodiversity assessments in protected areas. The find also makes the sanctuary's reputation as an important conservation area in the Western Ghats stronger.

भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेने (ZSI) अलीकडेच तामिळनाडू येथील 'मेगामलाई वन्यजीव अभयारण्या'मध्ये प्राणीजीवनाचे सर्वेक्षण केले आणि त्यात नऊ नवीन प्रजातींचा शोध लावला. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष या प्रदेशाची परिसंस्था किती समृद्ध आहे हे दर्शवतात; तसेच, संरक्षित क्षेत्रांमध्ये जैवविविधतेचे पद्धतशीर मूल्यांकन करणे किती महत्वाचे आहे, यावरही ते भर देतात. या शोधामुळे पश्चिम घाटातील एक महत्त्वपूर्ण संवर्धन क्षेत्र म्हणून या अभयारण्याची प्रतिष्ठा अधिकच बळकट झाली आहे.

3. From August 2025 to March 2026, 92 inmates at the Jalpaiguri Central Correctional Home in West Bengal got the Herpes Simplex Virus (HSV). This is a big public health problem. Official records say that seven inmates died because of problems caused by the infection. The cases show how hard it is to stop the spread of infectious diseases in closed institutions and how dangerous it is to have too many people in prison.

ऑगस्ट २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत, पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी मध्यवर्ती सुधारगृहातील ९२ कैद्यांना 'हर्पीस सिम्प्लेक्स विषाणू'चा (HSV) संसर्ग झाला. ही जनआरोग्याच्या दृष्टीने एक गंभीर समस्या आहे. अधिकृत नोंदीनुसार, या संसर्गामुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे सात कैद्यांचा मृत्यू झाला. या घटनांवरून, बंदिस्त संस्थांमध्ये संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखणे किती कठीण असते आणि कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी असणे किती धोकादायक ठरू शकते, हे स्पष्ट होते.

4. The proposed Musi River rejuvenation project would include several historic buildings and civic landmarks in Hyderabad. Officials are looking into how to include these historic sites in a cultural tourism corridor along the river. The plan aims to combine restoring the river with preserving its historical significance, which is important because the Musi River played a big role in shaping Hyderabad's urban and cultural landscape.

प्रस्तावित मुसी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पात हैदराबादमधील अनेक ऐतिहासिक इमारती आणि नागरी महत्वाच्या स्थळांचा समावेश असेल. या ऐतिहासिक स्थळांना नदीकिनारी एका सांस्कृतिक पर्यटन कॉरिडोरमध्ये कसे

समाविष्ट करता येईल, याचा विचार अधिकारी करत आहेत. या योजनेचा उद्देश नदीचे पुनरुज्जीवन करण्यासोबतच तिचे ऐतिहासिक महत्त्व जतन करणे हा आहे. हे महत्वाचे आहे, कारण हैदराबादचे शहरी आणि सांस्कृतिक स्वरूप घडवण्यात मुसी नदीने मोठी भूमिका बजावली आहे.

5. The Dolby Theatre in Los Angeles is hosting the 98th Academy Awards, which are the last awards show of the Hollywood awards season. Conan O'Brien is hosting the ceremony for the second year in a row. There is a lot of competition in the major categories. Ryan Coogler's vampire drama "Sinners" set a record with 16 nominations, making it one of the most watched movies of the night. Actor Priyanka Chopra Jonas is a presenter, and Indian-American filmmaker Geeta Gandbhir has two nominations in the documentary categories, which shows that India is represented.

लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये ९८ वा अकादमी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे, जो हॉलिवूड पुरस्कार हंगामातील शेवटचा पुरस्कार सोहळा आहे. कोनन ओ'ब्रायन सलग दुसऱ्या वर्षी या सोहळ्याचे सूत्रसंचालन करत आहेत. प्रमुख श्रेणींमध्ये मोठी स्पर्धा आहे. रायन कूगलरच्या 'सिनर्स' या व्हॅम्पायर ड्रामाने १६ नामांकनांसह एक विक्रम रचला आहे, ज्यामुळे तो त्या रात्री सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास पुरस्कार प्रदान करणार आहे, आणि भारतीय-अमेरिकन चित्रपट निर्मात्या गीता गंधभीर यांना माहितीपट श्रेणीमध्ये दोन नामांकने मिळाली आहेत, जे भारताचे प्रतिनिधित्व दर्शवते.

6. The Board of Control for Cricket in India (BCCI) honored India's World Cup-winning teams at the Naman Awards 2026 in New Delhi. The ceremony honored the success of Indian teams in recent international tournaments in a variety of formats and age groups. The BCCI Cricketers of the Year were Shubman Gill and Smriti Mandhana, two of the best players in the 2024-25 season. The event also honored a number of Indian cricket legends for their long-term contributions to the game.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नवी दिल्ली येथे आयोजित 'नमन पुरस्कार २०२६' सोहळ्यात, भारताच्या विश्वचषक विजेत्या संघांचा गौरव केला. या सोहळ्यामध्ये विविध प्रकारांतील (formats) आणि वयोगटांतील भारतीय संघांनी अलीकडील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा सन्मान करण्यात आला. २०२४-२५ हंगामातील दोन सर्वोत्तम खेळाडू ठरलेले शुभमन गिल आणि स्मृती मानधना यांना 'BCCI चे वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू' म्हणून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात, क्रिकेट

खेळासाठी दिलेल्या दीर्घकालीन योगदानाबद्दल अनेक दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंचाही गौरव करण्यात आला.

7. Prime Minister Narendra Modi started infrastructure projects worth ₹23,550 crore in Silchar, Assam, with the goal of making the Barak Valley a major trade and logistics hub in Northeast India. The Prime Minister spoke to a crowd in Ramnagar, which is near Silchar. He said that better connectivity would help the region connect with national and international markets, especially in Bangladesh, Myanmar, and other South Asian countries.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील सिलचर येथे ₹३,५५० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा शुभारंभ केला. ईशान्य भारतातील 'बराक खोऱ्याला' एक प्रमुख व्यापार आणि लॉजिस्टिक्स केंद्र बनवणे, हे यामागील उद्दिष्ट आहे. पंतप्रधानांनी सिलचरजवळच असलेल्या रामनगर येथील जनसमुदायाला संबोधित केले. त्यांनी सांगितले की, सुधारलेल्या दळणवळण व्यवस्थेमुळे या प्रदेशाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी— विशेषतः बांगलादेश, म्यानमार आणि दक्षिण आशियातील इतर देशांशी—जोडणी साधण्यास मदत होईल.

8. Zydus Lifesciences has gotten permission to sell its drug Desidustat in China. It is used to treat anemia in people with chronic kidney disease (CKD). The National Medical Products Administration (NMPA), China's drug regulator, gave the go-ahead. This is a big step for the Ahmedabad-based pharmaceutical company as it enters one of the world's largest healthcare markets.

झायडस लाईफसायन्सेसला (Zydus Lifesciences) चीनमध्ये आपले औषध 'डेसिडुस्टॅट' (Desidustat) विकण्याची परवानगी मिळाली आहे. हे औषध, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार (CKD) असलेल्या रुग्णांमधील रक्तक्षयावर (अॅनिमियावर) उपचार करण्यासाठी वापरले जाते. चीनची औषध नियामक संस्था असलेल्या नॅशनल मेडिकल प्रॉडक्ट्स अॅडमिनिस्ट्रेशनने (NMPA) याला मंजूरी दिली आहे. अहमदाबादस्थित या औषध कंपनीसाठी ही एक महत्त्वपूर्ण वाटचाल आहे; कारण या माध्यमातून ती जगातील सर्वात मोठ्या आरोग्यसेवा बाजारपेठांपैकी एका बाजारपेठेत प्रवेश करत आहे.

Current Affairs 18 March 2026

1. India has achieved a technological milestone with the successful testing of an indigenously developed Floating LiDAR Buoy System by the National Institute of Ocean Technology (NIOT). Conducted off the coast of Muttom in Tamil Nadu, the innovation marks a major step forward in ocean observation and atmospheric

data collection, especially for offshore environments.

Advertisement

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी' (NIOT) द्वारे स्वदेशी बनावटीच्या 'फ्लोटिंग LiDAR बूय सिस्टम'ची (Floating LiDAR Buoy System) यशस्वी चाचणी करून भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. तामिळनाडूच्या मुत्तम (Muttom) किनाऱ्याजवळ घेण्यात आलेली ही चाचणी, विशेषतः सागरी परिसरांसाठी, महासागरांचे निरीक्षण आणि वातावरणीय माहिती संकलनाच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल ठरली आहे.

2. Bhumika Shrestha, a 37-year-old activist for LGBTQ rights, has made history by being the first transgender woman to be elected to Nepal's parliament. Her appointment is a big step forward for South Asia in its quest to include and represent marginalized groups. Her rise comes after recent political changes in Nepal that have made it easier for new voices to be heard in government.

LGBTQ हक्कांच्या पुरस्कर्त्या आणि ३७ वर्षीय कार्यकर्त्या असलेल्या भूमिका श्रेष्ठ यांनी, नेपाळच्या संसदेवर निवडून येणाऱ्या पहिल्याच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) महिला ठरून इतिहास घडवला आहे. त्यांचे हे निवडून येणे, उपेक्षित घटकांना सामावून घेण्याच्या आणि त्यांना प्रतिनिधित्व देण्याच्या दक्षिण आशियाच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नेपाळमध्ये अलीकडेच झालेल्या राजकीय बदलांनंतरच त्यांचा हा उदय झाला आहे; या बदलांमुळे सरकारी कामकाजात नव्या विचारांना आणि आवाजांना स्थान मिळणे अधिक सुलभ झाले आहे.

3. India is getting ready to deal with the growing problem of solar panel waste. Estimates say that by 2030, the total amount of waste from installed and planned solar capacity could reach almost 600 kilo-tonnes. The Ministry of New and Renewable Energy (MNRE) and research by the Council on Energy, Environment, and Water back up the prediction. It shows how important it is for the renewable energy sector to have strong recycling and circular economy policies.

सौर पॅनेलच्या कचऱ्याची वाढती समस्या हाताळण्यासाठी भारत सज्ज होत आहे. अंदाजानुसार, २०३० पर्यंत स्थापित आणि नियोजित सौर क्षमतेतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे एकूण प्रमाण जवळपास ६०० किलो-टनपर्यंत पोहोचू शकते. 'नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने (MNRE) आणि 'ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेने (Council on Energy, Environment, and Water) केलेल्या संशोधनाने या अंदाजाला दुजोरा दिला आहे. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी भक्कम पुनर्वापर (recycling) आणि 'चक्रीय अर्थव्यवस्था'

(circular economy) धोरणे असणे किती महत्वाचे आहे, हे यावरून स्पष्ट होते.

4. The Union Government has taken the Jan Vishwas (Amendment of Provisions) Bill, 2025 out of the Lok Sabha so that it can include suggestions from a Select Committee. The government's decision to make changes to the proposed changes before bringing back the law that would decriminalize minor offenses and encourage trust-based governance shows that they are serious about doing so.

केंद्रीय सरकारने 'जन विश्वास (तरतुदीमधील सुधारणा) विधेयक, २०२५' लोकसभेतून मागे घेतले आहे, जेणेकरून त्यात एका 'निवडक समिती'ने (Select Committee) सुचवलेल्या शिफारशीचा समावेश करता येईल. किरकोळ गुन्ह्यांचे गुन्हेगारी स्वरूप संपुष्टात आणणाऱ्या आणि विश्वासावर आधारित प्रशासनाला चालना देणाऱ्या या कायद्याला पुन्हा सादर करण्यापूर्वी, त्यातील प्रस्तावित सुधारणांमध्येच बदल करण्याचा सरकारचा निर्णय हे दर्शवतो की, सरकार या विषयाबाबत अत्यंत गंभीर आहे.

5. The National Para Athletics Championship will be held at Kalinga Stadium in Bhubaneswar from March 19 to 21, 2026. The best para-athletes from all over India will compete there. The Paralympic Committee of India (PCI) and the Odisha government worked together to put on the event. It shows how para sports are becoming more popular and aims to promote excellence and inclusion in athletics.

राष्ट्रीय पैरा अॅथलेटिक्स स्पर्धा १९ ते २१ मार्च २०२६ या कालावधीत भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर आयोजित केली जाईल. यामध्ये संपूर्ण भारतातील सर्वोत्तम पैरा-अॅथलेटिक्स सहभागी होऊन स्पर्धा करतील. या स्पर्धेच्या आयोजनासाठी 'पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया' (PCI) आणि ओडिशा सरकारने संयुक्तपणे काम केले आहे. पैरा-क्रीडा प्रकारांची लोकप्रियता कशा प्रकारे वाढत आहे, हे यातून दिसून येते; तसेच अॅथलेटिक्स क्षेत्रात उत्कृष्टता आणि सर्वसमावेशकतेला चालना देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

6. The Ministry of Tribal Affairs and the Tribal Cooperative Marketing Development Federation of India (TRIFED) are putting on Bharat Tribes Fest 2026 from March 18 to 30 at Sunder Nursery in New Delhi. The goal of the festival is to honor the creativity, diversity, and business skills of tribal communities all over India. Union Minister for Tribal Affairs Jai Oram opened it with the help of Minister of State Durgadas Ukiye and other important people.

आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) यांच्या संयुक्त विद्यमाने, १८ ते ३० मार्च या कालावधीत नवी दिल्ली येथील 'सुंदर नर्सरी' येथे 'भारत ट्राइब्स फेस्ट २०२६' (Bharat

Tribes Fest 2026) आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण भारतातील आदिवासी समुदायांची सर्जनशीलता, विविधता आणि व्यावसायिक कौशल्ये यांचा गौरव करणे, हे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम यांनी, राज्यमंत्री दुर्गादास उईके आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन केले.

7. Researchers at the Indian Institute of Technology Guwahati have developed an advanced material capable of producing hydrogen fuel through water electrolysis while also enabling solar-powered desalination. The innovation addresses two critical global challenges—clean energy generation and access to safe drinking water—through a single, efficient system. The findings have been published in the journal "Advanced Functional Materials" by a research team led by Prof. P.K. Giri.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) गुवाहाटी येथील संशोधकांनी एक प्रगत सामग्री विकसित केली आहे, जी जलविघटनाद्वारे हायड्रोजन इंधन निर्माण करण्यास, तसेच सौरऊर्जेवर आधारित विलवणीकरण (desalination) करण्यासही सक्षम आहे. या नावीन्यपूर्ण संशोधनाद्वारे, एकाच कार्यक्षम प्रणालीच्या माध्यमातून दोन महत्त्वपूर्ण जागतिक आव्हानांवर—स्वच्छ ऊर्जेची निर्मिती आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची उपलब्धता—उपाय शोधण्यात आला आहे. प्रा. पी.के. गिरी यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाचे हे निष्कर्ष 'Advanced Functional Materials' या शोधपत्रिकेत प्रकाशित करण्यात आले आहेत.

8. Göbekli Tepe, which is in what is now Turkey, is thought to be the oldest known temple complex in the world, dating back to around 9600 BCE. The site was built almost 12,000 years ago, before farming, pottery, and cities. The discovery has changed how we think about early human civilization in a big way. It suggests that organized religious activity may have come before settled life.

सध्याच्या तुर्कीमध्ये स्थित असलेले 'गोबेकली टेपे' (Göbekli Tepe) हे जगातील सर्वात प्राचीन ज्ञात मंदिर संकुल मानले जाते; याचा काळ इ.स.पू. ९६०० च्या सुमारासचा असल्याचे मानले जाते. हे स्थळ सुमारे १२,००० वर्षापूर्वी — म्हणजेच शेती, मृदभांडी कला आणि शहरांचा उदय होण्यापूर्वी — उभारले गेले होते. या शोधामुळे मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळाविषयीच्या आपल्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. यावरून असे सूचित होते की, कदाचित स्थिर वसाहतयुक्त जीवनापूर्वीच संघटित धार्मिक उपक्रमांची सुरुवात झाली असावी.

Current Affairs 19 March 2026

1. The Small Hydro Power (SHP) Development Scheme for the years FY 2026–27 to FY 2030–

31 has been approved by the Union Cabinet, which is led by Prime Minister Narendra Modi. The plan has a budget of ₹2,584.60 crore and aims to build about 1,500 MW of small hydro capacity across the country. It focuses on generating renewable energy in a decentralized way, especially in hilly and remote areas.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, आर्थिक वर्ष २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीसाठीच्या 'लघु जलविद्युत (SHP) विकास योजने'ला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी ₹२,५८४.६० कोटींचे अंदाजपत्रक निश्चित करण्यात आले असून, देशभरात सुमारे १,५०० मेगावॉट क्षमतेचे लघु जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. विशेषतः डोंगराळ आणि दुर्गम भागांमध्ये, विकेंद्रित पद्धतीने नवीकरणीय ऊर्जेची निर्मिती करण्यावर या योजनेचा भर आहे.

2. As part of its plan to improve its air combat skills in the future, India is thinking about joining one of Europe's major sixth-generation fighter aircraft programs, either the Future Combat Air System (FCAS) or the Global Combat Air Programme (GCAP). A Parliamentary panel has suggested looking into these kinds of partnerships to speed up access to advanced aerospace technologies and support domestic defense efforts.

भविष्यात आपली हवाई युद्धक्षमता उंचावण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून, भारत युरोपमधील सहाव्या पिढीच्या लढाऊ विमानांच्या दोन प्रमुख कार्यक्रमांपैकी एकाचा— म्हणजेच 'फ्युचर कॉम्बॅट एअर सिस्टम' (FCAS) किंवा 'ग्लोबल कॉम्बॅट एअर प्रोग्राम' (GCAP) यांपैकी एकाचा— भाग होण्याचा विचार करत आहे. प्रगत हवाई-अंतराळ तंत्रज्ञानाची उपलब्धता गतीमान करण्यासाठी आणि देशांतर्गत संरक्षण प्रयत्नांना बळ देण्यासाठी, अशा प्रकारच्या भागीदारीची शक्यता पडताळून पाहण्याची सूचना एका संसदीय समितीने केली आहे.

3. Scientists have figured out how the Ladakh Magmatic Arc (LMA) in the northwestern Himalayas has changed over time. They found a geological record that goes back almost 130 million years. This arc is very important proof of how the Indian and Eurasian plates have interacted over time, including subduction, the formation of magma, and the eventual collision of the two continents. The findings illuminate processes that occurred prior to the emergence of the Himalaya, during which the contemporary Ladakh region was situated above the ancient Neo-Tethys Ocean.

शास्त्रज्ञांनी वायव्य हिमालयातील लडाख मॅग्मॅटिक आर्क (LMA) मध्ये काळानुसार कसे बदल झाले आहेत, हे शोधून

काढले आहे. त्यांना सुमारे १३० दशलक्ष वर्षांपूर्वीचा एक भूवैज्ञानिक पुरावा सापडला आहे. हा आर्क, भारतीय आणि युरेशियन प्लेट्समध्ये काळानुसार कशाप्रकारे आंतरक्रिया झाली, याचा एक अत्यंत महत्वाचा पुरावा आहे; यामध्ये सबडक्शन, मॅग्माची निर्मिती आणि अखेरीस दोन्ही खंडांची टक्कर यांचा समावेश आहे. या निष्कर्षामुळे हिमालयाच्या उदयापूर्वी घडलेल्या प्रक्रियांवर प्रकाश पडतो, ज्या काळात सध्याचा लडाख प्रदेश प्राचीन निओ-टेथिस महासागरावर वसलेला होता.

4. The Agriculture Insurance Company of India Limited (AIC) has started the "Krishi Sakhi Initiative" in honor of the United Nations' declaration of 2026 as the International Year of the Woman Farmer through the Food and Agriculture Organization (FAO). The program's goals are to give women farmers more power, get them more involved in farming, and encourage growth in the sector that includes everyone.

संयुक्त राष्ट्रांनी (UN) आपल्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) माध्यमातून, सन २०२६ हे 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केल्याच्या सन्मानार्थ, 'ऑग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड' (AIC) ने "कृषी सखी उपक्रम" सुरू केला आहे. महिला शेतकऱ्यांना अधिक सक्षम करणे, त्यांना शेती क्षेत्रात अधिक सक्रियपणे सहभागी करून घेणे आणि सर्वांना सामावून घेणाऱ्या या क्षेत्राच्या विकासाला चालना देणे, ही या कार्यक्रमाची उद्दिष्टे आहेत.

5. The Jag Laadki, an Indian-flagged crude oil tanker, has successfully docked at Mundra Port in Gujarat. This strengthens India's energy supply as tensions rise in West Asia. The ship carried about 80,886 metric tons of crude oil from the United Arab Emirates. This shows how strong India's maritime logistics and energy import network is.

भारतीय ध्वजधारक कूड ऑइल टँकर 'जग लाडकी' (Jag Laadki) गुजरातच्या मुंद्रा बंदरावर यशस्वीरित्या दाखल झाला आहे. पश्चिम आशियामध्ये तणाव वाढत असताना, या घटनेमुळे भारताचा ऊर्जा पुरवठा अधिक बळकट झाला आहे. या जहाजाने संयुक्त अरब अमिरातीमधून सुमारे ८०,८८६ मेट्रिक टन कूड ऑइलची वाहतूक केली. भारताची सागरी रसद (लॉजिस्टिक्स) आणि ऊर्जा आयात व्यवस्था किती भक्कम आहे, हे यावरून दिसून येते.

6. Atanu Chakraborty has stepped down as HDFC Bank's part-time chairman and independent director right away because he has moral concerns. He wrote in his resignation letter that some things the bank did over the past two years did not fit with his personal values. The sudden departure has brought

attention to the rules for running one of India's biggest private banks.

अतनु चक्रवर्ती यांनी नैतिक कारणांमुळे HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक पदावरून तात्काळ राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, गेल्या दोन वर्षात बँकेने केलेल्या काही कृती त्यांच्या वैयक्तिक मूल्यांशी सुसंगत नव्हत्या. त्यांच्या या अचानक माघारीमुळे, भारतातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एका बँकेच्या कामकाजाचे नियम पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

7. The Bharat Electricity Summit 2026 is a big global conference and exhibition for the power sector. It will take place at Yashobhoomi in New Delhi from March 19 to 22, 2026. The event is expected to draw more than 25,000 people from over 80 countries, making it one of the biggest global events focused on electricity and clean energy.

‘भारत इलेक्ट्रिसिटी समिट २०२६’ हे ऊर्जा क्षेत्रासाठी आयोजित एक भव्य जागतिक परिषद आणि प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन १९ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत नवी दिल्ली येथील ‘यशभूमी’ येथे पार पडेल. या कार्यक्रमाला ८० हून अधिक देशांमधून २५,००० हून अधिक लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे; ज्यामुळे वीज आणि स्वच्छ ऊर्जेवर केंद्रित असलेल्या जगातील सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक म्हणून याची गणना होईल.

8. William Dalrymple, a historian, won the Mark Lynton History Prize 2026 for his book “The Golden Road: How Ancient India Changed the World.” The award honors great historical writing that is both academically sound and well-written. People liked Dalrymple’s work because it had a lot of research, an interesting story, and a lot of social relevance.

इतिहासकार विल्यम डॅलरिम्पल यांनी त्यांच्या ‘द गोल्डन रोड: हाऊ एन्शियंट इंडिया चेंज्ड द वर्ल्ड’ (The Golden Road: How Ancient India Changed the World) या पुस्तकासाठी ‘मार्क लिंटन इतिहास पुरस्कार २०२६’ (Mark Lynton History Prize 2026) पटकावला. हा पुरस्कार अशा उत्कृष्ट ऐतिहासिक लेखनाचा गौरव करतो, जे शैक्षणिकदृष्ट्या भक्कम असण्यासोबतच अत्यंत सुरेख शैलीत लिहिलेले असते. डॅलरिम्पल यांचे हे कार्य लोकांना विशेषत्वाने भावले; कारण त्यात सखोल संशोधन, वेधक कथासूत्र आणि प्रचंड सामाजिक प्रासंगिकता यांचा सुरेख संगम साधलेला होता.

Current Affairs 21 March 2026

1. In the financial year 2024–25, Tamil Nadu sent out textiles worth USD 7,997.17 million, making it India's top state for textile exports.

The state's exports have been steadily improving, with an increase of more than 29% in the last four years. Tamil Nadu has been able to beat traditional textile powerhouses like Gujarat and Maharashtra because of this growth.

Advertisement

आर्थिक वर्ष 024–25 मध्ये, तामिळनाडूने 7,997.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मूल्याच्या कापडाची निर्यात केली आणि यासह ते कापड निर्यातीमध्ये भारताचे अक्वल राज्य ठरले. राज्याची निर्यात सातत्याने सुधारत असून, गेल्या चार वर्षात त्यात 29 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. या वाढीमुळेच, तामिळनाडूला गुजरात आणि महाराष्ट्र यांसारख्या कापड क्षेत्रातील पारंपरिक दिग्गजांना मागे टाकणे शक्य झाले आहे.

2. A recent rise in Legionnaires' disease cases in major cities around the world has brought attention back to a serious but often ignored public health threat. Authorities in London are looking into a rise in infections, and outbreaks in New York City have already killed several people. The resurgence shows how modern city infrastructure, especially complicated water systems, can become breeding grounds for harmful bacteria.

जगभरातील प्रमुख शहरांमध्ये लेजिओनेअर्स रोगाच्या रुग्णांमध्ये अलीकडे झालेल्या वाढीमुळे, एका गंभीर परंतु अनेकदा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या सार्वजनिक आरोग्य धोक्याकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. लंडनमधील अधिकारी संसर्गातील वाढीची चौकशी करत आहेत, आणि न्यूयॉर्क शहरातील उद्रेकामुळे आधीच अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. या पुनरुत्थानातून हे दिसून येते की, आधुनिक शहरी पायाभूत सुविधा, विशेषतः गुंतागुंतीच्या जलप्रणाली, कशा हानिकारक जीवाणूसाठी प्रजनन स्थळे बनू शकतात.

3. The Ministry of Ayush has come up with a five-minute yoga routine that is perfect for people who are flying to help them stay healthy. The program started during Yoga Mahotsav 2026 and aims to help with common health problems that come up on long flights. The protocol is meant to be easy to understand and use, and it shows the government's effort to make preventive healthcare a part of everyday life, even when flying.

The Ministry of Ayush has come up with a five-minute yoga routine that is perfect for people who are flying to help them stay healthy. The program started during Yoga Mahotsav 2026 and aims to help with common health problems that come up on long flights. The protocol is meant to be easy to understand and use, and it shows the government's effort to make preventive healthcare a part of everyday life, even when flying.

मेगाभरती अपडेड्स

4. To make coastal fishing communities safer and better prepared for disasters, Pondicherry University has released a mobile app called “Blue Voice.” The goal of the initiative is to fill in important information gaps by providing real-time, location-specific weather updates in a way that is easy to understand and use. It is meant to help fishers who often have to deal with dangerous weather and don't always get alerts in time.

किनारपट्टीवरील मच्छिमर समुदायांना अधिक सुरक्षित आणि आपत्तीचा सामना करण्यासाठी अधिक सज्ज करण्याच्या उद्देशाने, पाँडिचेरी विद्यापीठाने “Blue Voice” नावाचे एक मोबाईल ॲप प्रकाशित केले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे, समजण्यास आणि वापरण्यास अत्यंत सोप्या अशा पद्धतीने, ‘रिअल-टाइम’ (तात्काळ) आणि विशिष्ट ठिकाणाशी संबंधित हवामानाचे अद्ययावत तपशील पुरवून, माहितीतील महत्वाच्या उणिवा भरून काढणे हे आहे. हे ॲप अशा मच्छिमारांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे, ज्यांना अनेकदा धोकादायक हवामानाचा सामना करावा लागतो आणि ज्यांना हवामानाचे इशारे किंवा सूचना नेहमीच वेळेवर प्राप्त होत नाहीत.

5. Chapchar Kut, Mizoram's biggest spring festival, once again brought colorful cultural expressions to the forefront, honoring the Mizo community's long-standing traditions. The festival, which takes place every year in March after the jhum cultivation clearing is done, celebrates the arrival of spring and shows how close the community is to nature. People from Aizawl, tourists, and ethnic Mizos from nearby areas all took part in the week-long celebrations.

मिझोरामचा सर्वात मोठा वसंतोत्सव असलेल्या ‘चापचार कुट’ने पुन्हा एकदा रंगीबेरंगी सांस्कृतिक आविष्कारांना अग्रस्थानी आणले आणि मिझो समाजाच्या दीर्घकालीन परंपरांचा गौरव केला. ‘झूम’ शेतीसाठी जमिनीची साफसफाई पूर्ण झाल्यानंतर, दरवर्षी मार्च महिन्यात साजरा होणारा हा उत्सव वसंत ऋतूच्या आगमनाचा सोहळा असतो; तसेच, या समाजाचे निसर्गाशी असलेले घनिष्ठ नातेही तो अधोरेखित करतो. ऐझॉलमधील रहिवासी, पर्यटक आणि आसपासच्या भागांतील मूळ मिझो बांधव—या सर्वांनीच या आठवडाभर चालणाऱ्या उत्सवात उत्साहाने सहभाग घेतला.

मार्च महिन्याच्या बातम्या

6. Jeff Webb, the man who had the idea to turn cheerleading into a competitive sport around the world, died on March 20, 2026, at the age of 75.

Webb is widely thought to be the person who came up with modern cheerleading. When he died, athletes, coaches, and organizations from all over the world paid tribute to him. His work changed how people saw cheerleading, turning it from a fun activity into a structured, televised sport.

चीअरलीडिंगचे जगभरात एका स्पर्धात्मक खेळात रूपांतर करण्याची कल्पना ज्याला सुचली होती, त्या जेफ वेब यांचे 20 मार्च 2026 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. आधुनिक चीअरलीडिंगची संकल्पना मांडणारी व्यक्ती म्हणून वेब यांना सर्वत्र ओळखले जाते. त्यांच्या निधनानंतर, जगभरातील खेळाडू, प्रशिक्षक आणि विविध संस्थांनी त्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या कार्यामुळे चीअरलीडिंगकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला; त्यांनी याला केवळ एक मनोरंजक उपक्रम न ठेवता, एका सुव्यवस्थित आणि दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या खेळात रूपांतरित केले.

7. A very well-preserved fossil that is only one centimeter long was found in the Gobi Desert. This is a very important paleontological find. The specimen was found in the Ukhaa Tolgod region and is thought to be one of the earliest known “micro-mammals” from the Late Cretaceous period. It gives us rare information about how mammals evolved in the past.

गोबी वाळवंटात केवळ एक सेंटमीटर लांबीचे, अत्यंत सुस्थितीत जतन झालेले एक जीवाश्म सापडले आहे. ही एक अत्यंत महत्वाची पुराजीवशास्त्रीय (paleontological) शोध आहे. हा नमुना ‘उखा टोलगोड’ (Ukhaa Tolgod) प्रदेशात सापडला असून, तो ‘उत्तर क्रिटेसस’ (Late Cretaceous) काळातील जात असलेल्या सर्वात प्राचीन “सूक्ष्म-सस्तन प्राण्यांपैकी” (micro-mammals) एक असल्याचे मानले जाते. भूतकाळात सस्तन प्राण्यांची उत्क्रांती कशा प्रकारे झाली, याविषयीची दुर्मिळ माहिती या जीवाश्मामुळे आपल्याला मिळते.

8. At the age of 86, legendary martial artist and Hollywood actor Chuck Norris has died. Fans and the martial arts community around the world are in deep mourning. His family said he died peacefully, with loved ones around him, after a reported medical emergency in Hawaii.

वयाच्या 86 व्या वर्षी, दिग्गज मार्शल आर्टिस्ट आणि हॉलिवूड अभिनेता चक नॉरिस यांचे निधन झाले आहे. जगभरातील चाहते आणि मार्शल आर्ट समुदाय सध्या शोकसागरात बुडाला आहे. हवाईमध्ये उदभवलेल्या एका वैद्यकीय आणीबाणीनंतर, आपल्या प्रियजनांच्या सानिध्यात त्यांनी अत्यंत शांतपणे अखेरचा श्वास घेतला, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

Source: <https://majhinaukri.in/category/current-affairs/>

UNIVERSITY SKILL DEVELOPMENT, EMPLOYMENT &
ENTREPRENEURSHIP, INFORMATION &
GUIDANCE BUREAU, AMRAVATI

ELEVEN KEYS FOR SUCCESS IN LIFE

1. See failure as a beginning, not an end
2. Never stop learning
3. Assume nothing, question everything
4. Teach others what you know
5. Analyze objectively
6. Practice humility
7. Respect constructive criticism
8. Give credit where its due.
9. Take initiative
10. Ask the tough question early
11. Love what you do, or leave.

For valuable and useful information

- Contact -

University Skill Development, Employment &
Entrepreneurship, Information & And Guidance Bureau,
Sant Gadge Baba Amravati University Campus,
Amravati - 444602
Tele. No. (0721) 2662306
E-mail : reg@sgbau.ac.in

Published by Registrar,
Sant Gadge Baba Amravati University, Amravati